

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

पावसाळी अधिवेशन - २०१९ मध्ये उपस्थित होणारे गृहनिर्माण विभाग/म्हाडाशी संबंधित संभाव्यमुद्दे.

अ.क्र.	विषय	पृष्ठक्र.
१	म्हाडाच्या संक्रमण शिंबीरातील घुसखोर	१-५
२	मानीव अभिहस्तांतरण-विशेष मोहिम सद्यस्थिती	म्हाडाशी संबंधितनाही
३	मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबत	६-२८
४	मुंबई येथील बीडीडी चार्ल्सचा पुर्नविकास प्रकल्प	२९-३५
५	प्रधान मंत्री आवास योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम BSUP, IHSDP योजनांची माहिती	३६-४२
६	राजीव गांधी निवारा योजनाक्र.२ (सुधारात)	४३
७	विडी कामगार योजना	४४-४५
८	विशेष नियोजन प्राधिकरण नविन चंद्रपूर	४६-५०
९	उपकरप्राप्त इमारती व त्यांचा पुर्नविकास	५१-५३
१०	विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मध्ये सुधारणा	५४-५७
११	विकास नियंत्रण नियमावली ३३(९) मध्ये सुधारणा	५८
१२	मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्ती व पुनरचनाकरण्यासाठी अंशदानात वाढ	५९
१३	महाराष्ट्र झोपडपट्टी विधेयक-२०११	म्हाडाशी संबंधितनाही
१४	संरक्षण पात्र झोपडयांचे हस्तांतरण धोरण-झोपडपट्टीमुक्त शहरे (ट्रान्सफरपॉलीसी)	म्हाडाशी संबंधितनाही
१५	सी.आर.झेड. क्षेत्रातील पुर्नविकास/पुनर्वसन	६०
१६	धारावी पुर्नविकास प्रकल्प	६१-६५
१७	झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, नागपूर	म्हाडाशी संबंधितनाही
१८	संक्रमण शिंबीरात राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतरणाबाबतचे धोरण	६६-६७
१९	म्हाडा सोडत प्रक्रियेमधील पारदर्शकता	६८-६९
२०	म्हाडा मार्फत लँडबॅक तयार करण्याची कार्यवाही	७०-७१
२१	महाराष्ट्र गृहनिर्माण (नियमन व विकास) अधिनियम-२०१२	म्हाडाशी संबंधितनाही
२२	उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशांना विमा योजना	७२
२३	पुण्यातील SRA साठी करावयाचे बदल	म्हाडाशी संबंधितनाही
२४	विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत म्हाडा जमिनीचा /वसाहतीचा विकास/पुर्नविकास (म्हाडा ५६ वसाहतीचा पुर्नविकास)	७३-७७
२५	मोतीलाल नगर -१, २ व ३	७८
२६	सिध्दार्थनगर , गोरगांव येथील पत्राचाळीच्या संयुक्त पुर्नविकास प्रकल्पाबाबत	७९-८३
२७	आरामनगर वर्सोवा अंधेरी (पश्चिम) येथिल म्हाडा वसाहतीचा पुर्नविकास	८४-८६
२८	मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ मार्फत कामाची सद्यस्थिती.	८७-९०
२९	म्हाडा नियोजन प्राधिकरण	९१-९२

मुद्दा क्रमांक १

म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील घुसखोर

उपकरप्राप्त इमारती पडणे, धोकादायक म्हणून जाहीर करणे किंवा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती अशा उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या भाडेकरू / रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मंडळामार्फत शहरात व उपनगरात ४० ठिकाणी संक्रमण शिबिरामध्ये करण्यात येते.

मोडकळीस / दुरुस्ती अंतर्गत असलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू / रहिवाशी, अरुंद भूखंड असल्यामुळे पुनर्बांधणी न होणा-या इमारतीतील भाडेकरू / रहिवाशी, रस्ते रुंदीकरणात निष्काशीत झालेले रहिवाशी तसेच संक्रमण शिबीर पुनर्बांधणी अंतर्गत स्थलांतरीत करावयाचे पात्र भाडेकरू / रहिवाश्यांना कायम पर्यायी व्यवस्था होईपर्यंत संक्रमण शिबीरात तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्यात येतो.

संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी मंडळाची पूर्वीची कार्यपद्धती :-

उपकर प्राप्त इमारतीची दुरुस्ती अथवा धोकादायक रिस्ती विचारात घेऊन कार्यकारी अभियंत्यांकडून भाडेकरूस निष्कासनाची सूचना (Vacation Notice) देण्यात येत होती. तदनंतर संबंधित रहिवाशी / भाडेकरूस अशा सूचनेच्या आधारे उपमुख्य अधिकारी [संक्रमण गाळे] यांचेकडून गाळे वितरण आदेश घेत असे व त्याप्रमाणे भाडेवसुलीकार संबंधितांस संक्रमण गाळ्याचा ताबा देत असत.

यामध्ये संबंधित विभागीय कार्यकारी अभियंत्यांचा गाळे वितरण / ताबा देण्याच्या प्रक्रियेत कोणताही संबंध येत नव्हता. त्यामुळे भाडेकरूने खरोखर उपकरप्राप्त इमारतीमधील खोली खाली केली किंवा नाही, इमारत दुरुस्त झाली किंवा पुनरचित झाल्यावर संक्रमण शिबीराचा गाळा रिक्त केल्याची खात्री होत नव्हती त्यामुळे असे भाडेकरू मूळ इमारतीत राहून वितरण आदेशाची विक्री करत, संक्रमण शिबीरात भाडेकरू ठेवत अथवा अन्य प्रकारे गैरव्यवहार करत असल्याचे दिसून येत होते.

संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी सुधारीत कार्यपद्धती :-

पूर्वीच्या वितरण प्रणालीतील दोष विचारात घेता जानेवारी २०१० पासून वितरण पद्धत बदलून वितरण आदेश मंडळाकडून प्राप्त करून घेणे वितरण आदेश संबंधितांना बजावणे, उपकर प्राप्त इमारतीतील गाळा रिक्त करून घेणे, उपकर प्राप्त इमारत दुरुस्त / पुनरचित झाल्यावर त्यास संक्रमण शिबीरातून परत मुळ इमारतीत आणणे इत्यादी जबाबदा-या प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आल्या आहेत. ज्यावेळी एखादी इमारत दुरुस्तीसाठी अथवा धोकादायक

म्हणून खाली करण्याची आवश्यकता भासल्यास, त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी मंडळाकडून आवश्यक तेवढे वितरण आदेशाची मागणी करून ते प्राप्त करून घेणे व असे वितरण आदेश संबंधीत भाडेकरूसं ताबा देण्याकरिता देणे व धोकादायक इमारत खाली करून घेणे. इमारत दुरुस्तीनंतर लगेच अशा भाडेकरूना परत मूळ इमारतीत आणणे व संक्रमण शिबीर खाली केल्याची खात्री करण्याची जबाबदारी आता कार्यकारी अभियंत्यावर सोपविण्यात आल्याने वितरणाच्या माध्यमातून होणा-या गैरप्रकारास मोठ्या प्रमाणात आला बसला आहे.

माहे सप्टेंबर २००९ पासून मंडळाची पुर्नरचना करून मंडळाचे कामकाज प्रभाग निहाय कार्यकारी अभियंत्यांकडे दिले आहे. सद्यस्थितीत १५ कार्यकारी अभियंता व ०४ उपमुख्य अभियंता यांच्यामार्फत मंडळाचे क्षेत्रीय स्तरावर काम सुरू आहे. १५ कार्यकारी अभियंत्यांपैकी १४ कार्यकारी अभियंत्यांकडे संक्रमण शिबीर निहाय जबाबदारी सोपवल्याने संक्रमण शिबीराचे व्यवस्थापन, ताबा देणे, ताबा घेणे, वसुली करणे इत्यादी सर्व कामे एका कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली सोपविल्याने दैनंदिन कामकाजात सुसुत्रतापणा आणण्यात यश संपादन करण्यात आले आहे व त्यांचे मदतीस उप अभियंता, शाखा अभियंता, मिळकत व्यवस्थापक व भाडेवसुलीकार आहेत.

संक्रमण शिबिरातील गाळ्यात रहात असलेल्या भाडेकरू/रहिवाश्यांचा तपशिल (जानेवारी २०१९)

:-

अ.क्र	तपशील	एकूण
१)	संक्रमण शिबिर ठिकाणांची संख्या	३८
२)	संक्रमण गाळ्यांची संख्या	२२१२२
३)	उपकर प्राप्त इमारतीतील भाडेकरू रहिवाश्यांना वितरीत केलेले गाळे.	९७४६
४)	वि.नि.वि.३३(७),३३(१०)अंतर्गत विकासकांना वितरीत केलेले गाळे.	३३४४
५)	म्हाडा कर्मचा-यांना सेवानिवासस्थान म्हणून वितरीत केलेले गाळे.	२९१
६)	शासनाने खास बाब म्हणून तसेच महानगर पालिका प्रकल्पांसाठी वितरीत केलेले गाळे.	१६३
७)	घुसखोर/अनधिकृत रहिवाश्यांची संख्या	८४४८
८)	रिक्त गाळे	१३०
९)	एकूण	२२१२२

घुसखोरीच्या अनुंषगाने मंडळामार्फत खालील उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.

बृहत्सूची मोहीम व वसुलीच्या अनुंषगाने क्षेत्रनोंद वहा अद्यावत करण्याच्या मोहिमेतून मार्च २०१३ पर्यंत निश्चित झालेल्या सर्व अपात्र व्यक्तींना म्हाड अधिनियम कलम ९५ अ(३) चे अधिकार दि.१८.१०.१० चे परिपत्रकान्वये सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांना प्रदान करण्यात आले आहेत.

संक्रमण शिबीर तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्याकरीता उपयोगी होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत मालकी हक्क देण्यात येत नाही व विक्री करण्यात येत नाही. गाळ्यांचे हस्तांतरण बेकायदेशीर असून त्याबाबतच्या सुचना प्रत्येक संक्रमण शिबीरात सुचना फलकावर लावण्यात आल्या आहेत. तसेच संक्रमण शिबीरातील प्रत्येक रहिवाश्यांना हँड बिल वाटप करण्यात आले असून संक्रमण गाळ्यांची खरेदी विक्री करणे हा गुन्हा असल्याचे कळविले आहे. शिबीरातील घुसखोरांना नियमितीकरण करणेबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आलेला आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबीरातील अधिकृत / अपात्र / घुसखोर रहिवाश्यांना अधिकृत करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी या कार्यालयाने शासनास दि.०४.०८.२०१८ अन्वये अहवाल पाठविण्यात आलेला आहे.

➤ सदर प्रकरणी दि.०४.०२.२०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संक्रमण शिबीरातील अधिकृत / घुसखोरी रहिवाश्यांना नियमित करण्याबाबत ०३ वर्गवारी करून निर्णय घेण्यात आला.

(अ) मुळ रहिवाशी ज्यांना संक्रमण शिबीरामध्ये स्थलांतरण करण्यात आलेले:

सदर गाळेधारक हा शासकीय आदेशानुसार ताबाधारक असल्यामुळे, सदरहु गाळेधारकांस मुळ ठिकाणच्या पुनर्रचित इमारतीमध्ये गाळा अनुज्ञेय आहे. हे विचारात घेता, प्रस्तावित पुनर्रचित इमारतीमध्ये गाळे वाटप स्विकारण्याच्या, मालकी हक्क सोडण्याच्या अधिन राहून, सदर गाळेधारकांस तो सध्या वास्तव्यास असलेल्या संक्रमण शिबीरातील इमारतींचा आहे त्याच ठिकाणी (in-situ) संक्रमण शिबीर पुनर्विकास होत असलेल्या इमारतीमध्ये निःशुल्क पुनर्वसन करण्यात येईल. मात्र ताबाधारक सध्या मुंबई दुरुस्ती मंडळास अदा करीत असलेले भाडे / मॅन्टेन्सस शुल्य यामध्ये कोणतीही सुट मिळणार नाही. तसेच पुनर्वसन करण्यात आलेल्या नविन सदनिके संदर्भात भविष्यात देय असलेले मासिक शुल्क त्यास अदा करणे आवश्यक राहिल. तद्वतच पुनर्वाटप होईपर्यंतच्या कालावधीतील सर्व प्रकारची देणी म्हाडा प्राधिकरणास देणे संबंधितास आवश्यक राहिल.

(ब) अशा प्रकारचे रहिवाशी ज्यांनी मुख्यारपत्र (Power of Attorney) किंवा तत्सम प्राधिकार पत्राव्वारे मुळ रहिवाशांकडून संक्रमण शिबीरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे:

या प्रवर्गातील गाळेधारकांनी मुळ गाळेधारकांना काही आर्थिक मोबदला देऊन मुख्यारपत्र (Power of Attorney) किंवा तत्सम प्राधिकारपत्राव्वारे अनियमित /बेकायदेशीर व्यवहार जरी केला असला व तो व्यवहार जरी बेकायदेशीर असला तरीही झालेल्या

व्यवहारामध्ये त्यांनी काही आर्थिक रक्कम दिली असल्याने, सहानभुतीपुर्वक दृष्टीकोनातुन या प्रवर्गातील गाळेधारकांकडून ते सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबीरातील गाळयाच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) अधिक सदरहू पुनर्वसित गाळयास पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधांचा खर्च (Infrastructure Cost) त्यांच्याकडून वसुल करण्यात यावा. याप्रमाणे बांधकाम खर्च, पायभूत सोई-सुविधांवरील खर्च करून, पुर्नवाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात यावेत. यासाठी मुद्रांक शुल्क व लागु असलेले इतर कोणत्याही प्रकारचे शासकीय शुल्काची रक्कम गाळेधारकांने भरणे आवश्यक राहिल.

(क) अशा प्रकारचे घुसखोर रहिवाशी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील गाळयांचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे:

या प्रवर्गातील गाळेधारक हे १०० टक्के घुसखोर असले तरी देखील सदर गाळेधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुळ अटी / शर्ती (जसे भारतामध्ये स्वतःच्या मालकीचे घर नसणे, रुपये ३/६ लक्ष उत्पन्न मर्यादा) हे निकष पुर्ण करणाऱ्या गाळेधारकांकडून ते सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबीरातील गाळयांच्या क्षेत्रफळा इतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) सदरहू पुनर्वसित गाळयास पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधांचा खर्च (Infrastructure Cost) या दोन्ही खर्चाची रक्कम मिळून येणाऱ्या रक्कमेवर २५ टक्के दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसुल करण्यात यावी. याप्रमाणे बांधकाम खर्च, पायाभूत सोई - सुविधांवरील खर्च व दंडाची रक्कम वसुल करून, पुर्नवाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात यावेत. यासाठी मुद्रांक शुल्क व लागु असलेले इतर कोणत्याही प्रकारचे शासकीय शुल्काची रक्कम गाळेधारकांने भरणे आवश्यक राहिल.

सदर निर्णय शासनाने पत्र क्र.१०२/१९, दि.२८.०२.२०१९ नुसार या कार्यालयास कळविण्यात आला असून, सदर पत्रात मा.मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय, श्री. संजय बाजीराव पवार व इतर विविध एकत्रित न्यायालयीन याचिका विरुद्ध म्हाडा या न्यायालयीन प्रकरणांत सन २०१२ साहली मा.सर्वोच्च न्यायालयाने मंडळाच्या संक्रमण गाळयांमध्ये अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना निष्कासनाच्या कारवाईस योग्य ठरवत अनधिकृत रहिवाशांचे निष्कासन करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने सदर बाब मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दर्शनास आणून देणेबाबत कळविले आहे. त्यानुसार मा.उपाध्यक्ष / प्राधिकरण यांचे पत्र जा.क्र.१४००, दि.२८.०३.२०१९ अन्वये मा.महाधिवक्ता, महाराष्ट्र शासन यांना सदर पात्र / अपात्र / अनधिकृत / घुसखोर यांना नियमित करण्याबाबतचा मा.मंत्रिमंडळ निर्णय मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दर्शनास आणून देणेबाबत अभिप्राय देणेबाबत

विनंती केली आहे. सदर बाबत मा.महाधिवक्ता, महाराष्ट्र शासन यांचा अभिप्राय अदयाप अप्राप्त आहे.

बृहतसूची व क्षेत्रनोंद वही अद्यावतीकरण मोहीम :-

वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरू / रहिवाशांना न्याय देण्याचे दृष्टीने पाच वर्षापूर्वी पासून संक्रमण शिबीरात वास्तव्य असलेल्या व पुढील नजीकच्या काळात ज्यांच्या जुन्या इमारतीचा विकास अपेक्षित नाही अशा पात्र व इच्छुक भाडेकरू / रहिवाशांना बृहतसूचीवर घेऊन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या सदनिका (विकास नियंत्रण नियमावली ३३(७), ३३(९), पुर्वचित इमारतीतील अतिरिक्त गाळे, संक्रमण शिबीराच्या विकासातून उपलब्ध होणारे गाळे, इत्यादी) वितरण करण्यास प्राधिकरण ठराव क्र.६४४३ दिनांक.०७.०८.०९ अन्वये मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून जानेवारी २०१० ते मे २०१० या कालावधीत सर्व संक्रमण शिबीरातील भाडेकरू / रहिवाशांकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात आले. तसेच क्षेत्रनोंद वही अद्यावती करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. एकूण २१९९२ गाळ्यांपैकी उपकर प्राप्त इमारतीमधील भाडेकरू / रहिवाशी, एस. आर. ए. / विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) खालील योजनेतर्गत विकासकांना देण्यात आलेले गाळे, म्हाडा कर्मचारी, इतर वितरण वा आजमितीस रिक्त गाळे वजा जाता सुमारे ७५९४ प्रथम दर्शनी अपात्र / अनधिकृत / घुसखोर गृहित धरून त्यांचे विरुद्ध म्हाडा अधिनियम ९५(अ)३ नुसार कारवाई कार्यकारी अभियंता यांचे मार्फत करण्यात येत आहे. माहे सप्टेंबर २०१४ अखेर पर्यंत ४३२२ प्रकरणांत म्हाडा अधिनियम ९५(अ)३ अन्वये नोटिस दिली असून १०५८ प्रकरणांत निष्कासन आदेश बजावण्यात आले आहे व त्यापैकी २७६ गाळ्यांचा ताबा निष्कासन करून मंडळाकडे घेण्यात आला आहे. उर्वरित सर्व प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.

मुद्दा क्रमांक ३

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबत

बृहन्मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत हाती घेण्यात येणा-या गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण शिबीर सदनिकांचा प्रकल्प.

ठळक बाबी

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हदीत एकूण गिरण्यांची संख्या - ५८.
- एकूण ५८ गिरण्यांपैकी पुर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त नसल्यामुळे ११ गिरण्यांच्या जमिनीचा म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही.
- उर्वरित ४७ गिरण्यांपैकी १० गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा शून्य आहे.
- एकूण ३७ गिरण्यांमध्ये म्हाडाचा जमिनीचा वाटा १६.०४ हेक्टर असून, त्यावर अंदाजे गिरणी कामगारांसाठी १६, ५५० व संक्रमण सदनिका ७९५० असे एकूण २४,५०० सदनिका बांधणे शक्य आहे.
- जमिनीचा वाटा निश्चित झालेल्यापैकी एकूण ४ गिरण्यांचा प्रत्यक्ष म्हाडाला ताबा प्राप्त झालेला नाही.
- म्हाडाचा वाटा निश्चित झालेल्या ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांचा १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडास प्राप्त आहे.
- एकूण ०५ (६ टिकाणी) गिरण्यांचे क्षेत्रफळ आकाराने लहान असल्यामुळे, जागा अदला-बदल बाबत महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे.

गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा-१

ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हेक्टर)	मिल कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
१८	६.८४	६९४८	३२०४ + १३ दुकाने	१०१६५	काम पूर्ण. गिरणी कामगारांना सदनिका वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर.

- शासनाच्या दिनांक ०८/०५/२०१२ च्या निर्देशानुसार टप्पा-१ साठी सदनिकेची किंमत रुपये ७.५० लक्ष अंतिम केली असून पहिल्या टप्प्या अंतर्गत ६९२५ सदनिकांसाठी दिनांक २८/०६/२०१२ रोजी सोडत काढण्यात आली.
- गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा-२
शासन निर्देश दिनांक ०८/०१/२०१४ नुसार टप्पा-२ अंतर्गत ८ गिरण्यांच्या जमिनीवर योजना प्रगतीपथावर आहे.

जमिनीचा ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०६	२.५२	२६३४	१२९६	३९३०	काम पूर्ण. गिरणी कामगारांना सदनिका वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर.
०२	३.८४	३८३५	१८७५	५७१०	कामे प्रगतीपथावर असून पूर्णत्वाचा कालावधी जून-२०१९
एकूण :- ०८	६.३६	६४६९	३१७१	९६४०	

- दिनांक १२/०४/२०१६ रोजी मा. मुख्यमंत्री यांनी गिरणी कामगार प्रकल्प टप्पा -२ अंतर्गत ६ गिरण्यांच्या २६३४ सदनिकांसाठी विक्री किंमत रु. ९.५० लक्ष अंतिम केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०९/०५/२०१६ रोजी २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. व सदनिका वितरणाची प्रक्रिया सुरु आहे.
- गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा-३
म्हाडास ताबा प्राप्त झालेल्या ५ गिरण्यांचा (६ ठिकाणी)आकाराने लहान असलेल्या भूखंडाचा मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाबरोबर अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून अधिसूचना क्र. टिपीबी ४३१२/प्र.क्र.७/ २०१२/नवि-११ दि. १७/०३/२०१५ अन्वये मान्यता मिळालेली आहे. तसेच न्यु ग्रेट ईस्टर्न मिलचा ताबा दि. ३०/०६/२०१६ रोजी व हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊसचा ताबा २०-०६-२०१८ रोजी. म्हाडास प्राप्त झाला आहे.

जमिनीचा ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनि का	शेरा
०५ गिरण्या (६ ठिकाणी)	०.३९	४४४	२१८	६६२	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होणा-या (MSTC - Free Hold) येथील जागेबरोबर अदलाबदल करण्याबाबतच्या प्रस्तवास नगरविकास यांचेकडून तत्वतः मान्यता मिळालेली आहे. अदलाबदलीचा प्रस्ताव BMC कडे सादर केला असून त्यास मंजुरी अपात्र आहे.
०२	०.२०१	२२७	११२	३३९	न्यु ग्रेट इस्टर्न मिल योजनेचे निवीदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच हिंदूस्तान मिल प्रोसेस हाऊस योजनेचे प्रारूप निवीदा प्रस्ताव मंजुरीस्तव सादर.
एकूण :- ०६	०.५९१	६७१	३३०	१००१	

- म्हाडास अद्याप ४ गिरण्यांचा ताबा प्राप्त झाला नाही. त्यामध्ये एनटीसीच्या ४ ही गिरण्यांचा समावेश आहे.

जमिनीचा ताबा अप्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०४	१.०१९	११२९	५६३	१६९२	म्हाडाचा वाटा निश्चित झाला आहे. परंतु अद्याप जमिन म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आली नाही.
एकूण :- ०४	१.०१९	११२९	५६३	१६९२	

- टप्पा -१ अंतर्गत प्राप्त जमिनीपैकी न्यु हिंद मिल येथील उर्वरित ७२६६.६९ चौ.मी. जमिनीचा राहिलेला हिस्सा अद्याप अप्राप्त आहे. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी अंदाजे ८०७ सदनिका व ४०४ संक्रमण गाळे असे एकूण १२११ सदनिका प्रस्तावित

करण्यात आल्या आहेत. सेंच्युरी मिलमधील १७९८०.६७ चौ.मी. जमिनीपैकी १३०९१.९० चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी. जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी अंदाजे ५४३ सदनिका व २७२ संक्रमण गाळे असे एकूण ८१५ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित नसलेल्या ११ गिरण्यांमध्ये एनटीसीच्या मालकीच्या १ गिरण्या व २ खाजगी गिरण्यांचा समावेश आहे. यापैकी बॅडबरी मिल व रघुवंशी मिल यांचे प्रस्ताव सदर गिरणी मालकाने मुंबई महानगरपालिकेस सादर केले नाहीत. त्यामुळे सदरहू ठिकाणी गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणा-या सदनिकांचा तपशिल देता येत नाही.

विषय : बृहन्मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत हाती घेण्यात येणा-या
गिरणी कामगारांसाठी सदनिका व संक्रमण शिबीर सदनिकांचा प्रकल्प.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत कापड गिरण्यांच्या जमिनीच्या विकासाबाबतचा नियम क्रमांक ५८ नव्याने १९९१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. शासनाने सदर नियमातील उणीवा लक्षात घेऊन कामगारांच्या हिताचे दृष्टीने दिनांक २०/०३/२००१ रोजी सदर नियम ५८ सुधारित केला. त्यानुसार त्यामध्ये मुंबईतील कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचे वाटप साधारणतः १/३ हिस्सा बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा व मालक यांना प्रत्येकी देण्याची तरतुद आहे. म्हाडास उपलब्ध होणारे क्षेत्र समप्रमाणात सार्वजनिक गृहनिर्माणासाठी व कामगारांच्या गृहनिर्माणासाठी देय आहे.

शासनाचे दिनांक ७.११.२००६ चे निर्णयानुसार सदर प्रकल्पाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकावर २००% पर्यंत अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच शहरामध्ये ३.९९ व उपनगरात ३ चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे व सार्वजनिक गृहनिर्माणाच्या जमिनीतील १००% अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक हा कामगारांच्या गृहनिर्माणासाठी वापरायची तरतुद केली आहे.

सार्वजनिक गृहनिर्माण योजनेएवजी संक्रमण सदनिकांचे बांधकाम करणे तसेच गिरणी कामगारांकरीता सदनिका व संक्रमण सदनिकांचे बांधकाम म्हाडामार्फत करणे अपेक्षित आहे. त्यानुसार अंदाजे २/३ गाळे गिरणी कामगारांकरिता सदनिका म्हणून व १/३ गाळे संक्रमण सदनिका म्हणून बांधण्यात येतील. सदर सदनिका हया २२५ चौ. फुट चटई क्षेत्रफळाच्या असतील.

गिरणी कामगारांची पात्रता ठरविणे, गाळे वितरणाची कार्यपद्धती ठरविणे व घरांची किंमत ठरविण्याकरिता शासन निर्णय दि.१२/१२/२००६ नुसार मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिका-यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. तदनंतर दिनांक २२/०१/२०१६ च्या शासन निर्णयानुसार मा.मुख्य सचिव/महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व महानगर आयुक्त/एमएमआरडीए, आयुक्त /मुंबई मनपा, प्रधान सचिव/ न.वि.-१, प्रधान सचिव/ गृहनिर्माण, प्रधान सचिव /कामगार विभाग, गिरणी कामगार प्रतिनिधी व उपाध्यक्ष /म्हाडा (सदस्य सचिव) यांची समिती गठित करण्यात आली आहे. सदरहू समितीची कार्यकक्षा पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणेच आहे.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-१

म्हाडास प्राप्त होणा-या ३७ गिरण्यांच्या एकूण १६.०४ हेक्टर जमिनीवर अंदाजे २४५०० सदनिकांची १६५५० गिरणी कामगारांकरिता + ७९५० संक्रमण सदनिका) निर्मिती शक्य आहे.

वरील प्राप्त होणा-या जमिनीपैकी ३३ गिरण्यांचा एकूण १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मंडळाने घेतला आहे. त्यापैकी १८ गिरण्यांच्या जमिनीवर ११ ठिकाणी ६.८४ हेक्टर जमिनीवर एकूण १०१६५ गाल्यांचे (६९४८ गिरणी कामगारांकरीता+३२०४ संक्रमण सदनिका आणि १३ दुकाने) काम पूर्ण झाले आहे. तसेच सदरहू योजनेमधील सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

पात्र गिरणी कामगारांसाठी दि.२८/०६/२०१२ रोजी उपमुख्य अधिकारी (पणन)/मु.म.यांच्यामार्फत सोडत काढण्यात आली. यशस्वी गिरणी कामगारांना दि.२६/०१/२०१३ पासून सदनिकांना ताबा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२

शासन निर्देश दिनांक ०९/०१/२०१४ नुसार ८ गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांची ६४६९ घरे व ३१७१ संक्रमण गाळे अशा एकूण ९६४० गाल्यांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहेत.

अ. क्र.	गिरणीचे नांव	गिरणी कामगारांसाठी गाळे	संक्रमण गाळे	एकूण गाळे
१	सेंच्युरी मिल, लोअर परेल	१४३०	६९७	२१२७
२	रुबी मिल, दादर	४७	२३	७०
३	वेस्टर्न इंडिया मिल (MSTC) परेल, (Lease Hold)	२५०	१२४	३७४
४	प्रकाश कॉटन मिल, लोअर परेल	५६२	२८१	८४३
५	भारत मिल (पोद्हार मिल) लोअर परेल	१८८	९३	२८१
६	ज्युबली मिल, शिवडी	१५७	७८	२३५
	एकूण (अ)	२६३४	१२९६	३९३०
७	श्रीनिवास मिल	४८५	२४३	७२८
८	बॉम्बे डाईग मिल, वडाळा	३३५०	१६३२	४९८२
	एकूण (ब)	३८३५	१८७५	५७१०
	एकूण (अ+ब)	६४६९	३१७१	९६४०

यापैकी ६ गिरण्यांच्या ठिकाणी ३९३० सदनिकांची इमारत बांधकामे पूर्ण झाली आहेत. तसेच श्रीनिवास मिल येथील योजनेच्या कामासाठी दि. १९/११/२०१५ रोजी कार्यारंभ आदेश

देण्यात आलेला असून काम प्रगतिपथावर आहेत. दिनांक १२/०४/२०१६ रोजी विधानभवन सभागृहामध्ये गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत २६३४ सदनिकांची विक्री किंमत रु. ९.५० लक्ष अंतिम केल्याबाबतची घोषणा केली. त्या अनुषंगाने दिनांक ०९ मे २०१६ रोजी उपरोक्त उल्लेखीत ६ गिरण्यांमधील २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. विजेता ठरलेल्या कामगारांची पात्रता तपासून पात्र गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरुवात झाली.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-३

यामध्ये म्हाडास ताबा प्राप्त झालेल्या तथापि अद्याप कार्यवाही न केलेल्या ७ गिरण्यांचा समावशे आहे. तसेच म्हाडाच्या ताब्यात असलेल्या ५ (६ ठिकाणी) गिरणी जमिनीचे (मातुल्य मिल, मफतलाल मिल [युनिट क्र.३], हिंदुस्तान मिल युनिट नं.-३, (ब्राऊन मिल) हिंदुस्तान मिल [युनिट १ व २], व्हिक्टोरिया मिल व वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी. फ्री होल्ड) क्षेत्रफळ लहान आहे. सदर भूखंड हे म्हाडाच्या ताब्यात असलेल्या वेस्टर्न इंडिया लिज होल्ड जमिनीच्या लगत असलेल्या मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या वेस्टर्न इंडिया मिल, (एम.एस.टी.सी. लिज होल्ड) येथील मोकळ्या मैदानाच्या भूखंडाबरोबर अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून अधिसुचना क्र. टिपीबी ४३१२/प्र.क्र.७/ २०१२/नवि-११ दि. १७/०३/२०१५ अन्वये मान्यता मिळालेली आहे. या अनुषंगाने पत्र क्र. १३७३ दि. २४/०८/२०१६, पत्र क्र. १५६३ दि. ०४/१०/२०१६, पत्र क्र. २०४५ दि. ३०/१२/२०१६, पत्र क्र. ५१८ दि. ३०/०३/२०१७, पत्र क्र. ३६२३ दि. २३/८/२०१७ ६५१ दि. १३/०४/२०१८ व १४८२ दि. २४/०८/२०१८ अन्वये आयुक्त/बृहन्मुंबई मनपा यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. उपरोक्त उल्लेखीत भूखंडाचे हस्तांतरण करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदरहू ठिकाणी गिरणी कामगारांसाठी ४४४ सदनिका व २१८ संव्रमण शिबीर सदनिका असे एकूण ६६२ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. तसेच न्यु ग्रेट इस्टर्न मिलचा ताबा दि. ३०/०६/२०१६ रोजी म्हाडास प्राप्त झाला आहे. व निवीदा मागविण्याचे काम सुरु आहे. हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस मिलचा ताबा दि. २०/०६/२०१८ रोजी म्हाडास प्राप्त झाला असून प्रारूप निविदा प्रस्ताव मंजुरीस्तव सादर करण्यात आला आहे.

म्हाडास प्राप्त होणा-या ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांचा ताबा प्राप्त झाला आहे व एनटीसी च्या ४ (इंडिया युनायटेड व्रमांक ४, जाम मिल, मधुसूदन मिल व सिताराम मिल) NTC मिलचा १०१९२ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड इंडिया युनायटेड मिल व्रमांक ४ मध्ये मिळणे अपेक्षित आहे. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी ११२९ सदनिका व ५६३ संव्रमण गाळे असे एकूण १६९२ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत व २ खाजगी मिलच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी १५० सदनिका व ७६ संक्रमण सदनिका अशा एकूण २२६ सदनिका प्रस्तावित

करण्यात आल्या आहेत. उपमुख्य अभियंता / पूर्व यांचे पत्र ब्रमांक ५८६ दिनांक २२/०४/२०१५ नुसार मुंबई महानगरपालिकेस पत्रव्यवहार करण्यात आला होता त्या अनुषंगाने उपप्रमुख्य अभियंता / इमारत प्रस्ताव / शहर यांनी त्यांचे संदर्भिय पत्र ब्रमांक १५५० दिनांक २३/०६/२०१५ नुसार एनटीसीच्या एकत्रिमिक विकास आराखडा-२ नुसार संबंधित वास्तुविशारदाने सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने असलेल्या अटी व शर्तीची अद्याप पूर्तता केली नसल्यामुळे म्हाडाच्या हिशश्याच्या जमिनीविषयी निश्चित माहिती देता येत नसल्याबाबत मत व्यक्त केले. तसेच न्यू हिंद मिल येथील उर्वरित ७२६६.६९ चौ.मी. जमिनीचा राहिलेला हिस्सा इंडिया युनायटेड मिल ब्रमांक २ व ३ येथे देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कळविण्यात आले.

सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी ८०७ सदनिका व ४०४ संव्रमण गाळे असे एकूण १२११ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच सेंच्युरी मिलमधील १७९८०.६७ चौ.मी. जमिनीऐकी १३०९१.९० चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी. जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी ५४३ सदनिका व २७२ संव्रमण गाळे असे एकूण ८१५ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

दिनांक १२/०४/२०१६ रोजी विधानभवन सभागृहामध्ये गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत २६३४ सदनिकांची विक्री किंमत रूपये ९.५० लक्ष अंतिम केल्या बाबतची घोषणा केली. त्याअनुषंगाने दिनांक ९/०५/२०१६ रोजी उपरोक्त उल्लेखीत ६ गिरण्यांमधिल २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.

एम.एम.आर.डी.ए. कडे भाडेतत्वावरील योजना प्रकल्पाअंतर्गत (रेंटल हाऊसिंग स्किम) प्राप्त असलेल्या २४१७

जोडसदनिका (१६० चौ.फुटाच्या दोन सदनिका मिळूण एक) यांची सोडत गिरणी कामगारांसाठी दिनांक ०२/१२/२०१६ रोजी काढण्यात आली आहे. त्यासाठी गिरणी जमिनीवर उपलब्ध होणाऱ्या सदनिका व M.M.R.D.A कडून गिरणी कामगारांसाठी प्राप्त होणाऱ्या सदनिका हया म्हाडास प्राप्त झालेल्या अर्जाच्या तुलनेत खुप कमी असल्याने याबाबत शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

सहपत्र-११

कलम-५८ अंतर्गत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणा-या ४६ गिरण्यांच्या जमिनीची यादी

अ.क्र.	मिलचे नाव	ठिकाण	झाडाचा एकूण बाटा (चौ.मी.)	झाडाचा सं.रमण गाळेंसाठी असलेला बाटा (१/३) (चौ.मी.)	झाडाचा सं.रमण गाळेंसाठी असलेला बाटा (२/३) (चौ.मी.)	गिरणी कामगारांसा डी असलेला बाटा (२/३)	गिरणी	
१	अपोलो मिल(एन.टी.सी.)	न्यु हिंद मिल	९२८५.८४	३०९५.२८	६१९०.५६	सदर आठ गिरणांचे म्हाडासाठी एकूण ३८७६७.९९चौ.मी.चा बाटा निश्चित झालेला आहे त्यापेकी ३१५०९.२० चौ.मी.क्षेत्र न्यू हिंद मिलला देण्यात आलेले आहे आणि उर्वरित ७२६६.७९ चौ.मी. हिस्सा इंडिया युनायटेड मिल येथे देणे अपेक्षित आहे. न्यू हिंद मिल येथील योजनेचे काम पूर्ण. ताबा देण्याचे काम प्रातिपथावर आहे.	३८३५८.२७	४११९.४२
२	मुंबई मिल(एन.टी.सी.)	माझांव	१२२२८.६३	४०९६.५४	८२३८.८५			
३	ज्यापिटर मिल(एन.टी.सी.)		१२२२८.६३	४०९६.५४	८१९.०९			
४	एलापन्स्टन मिल(एन.टी.सी.)		२८७३.२२	९५७.७४	१११५.४८			
५	कोहिनूर मिल नं.३(एन.टी.सी.)		२८९५.७४	९६५.२५	११३०.४९			
६वा७	इंडिया युनायटेड मिल नं.२, (एन.टी.सी.)		७९२६.८८	२६४२.२९	५८८४.५९			
८	न्यू हिंद टेक्सटाईल मिल(एन.टी.सी.)		२१९९.४१	७३३.१४	१४६६.२७			
९	भारत मिल्स(एन.टी.सी.)	लोअर परेल	१९३८.९२	६४६.०४	१२९२.०८	काम पूर्ण. ताबा देणे प्रातिपथावर आहे.		
१०वा	गोकुलदास मोरारजी मिल	लोअर परेल	१८२५.४५	६०८.४८	१२१६.९७	गोकुलदास मोरारजी मिल नं.१ व २		

११	नं.१							
१२	गोकुलदास मोरारजी मिल नं २	लोअर परेल	१९४२.४६	६४७.४६	१२९४८.९७	१२२५.४६+	मध्ये ४४३८.८८ चौ.मी. एवढा वाटा निश्चित झालेला आहे. (१२२५.४६+१९४२.४६)×११.३३ +६७०.९७ =५६८२.३० + ५६९.०० = ६२५१.३०	
१३	मोरारजी मिल, कांदिवली	कांदिवली	६७०.९७	२२३.६६	४४७.३१		चौ.मी.क्षेत्र मोरारजी मिल कांदिवली येथे प्राप्त झालेले आहे आणि ३७७४.०० चौ.मी.क्षेत्र मोरारजी मिल,पहाडी गोरेंगांव येथे प्राप्त झालेले आहे. एकूण १००२५.३० चौ.मी.क्षेत्र प्राप्त झालेले आहे. काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.	
१४	मोरारजी मिल, गोरेंगांव	गोरेंगांव	०.००	०.००	०.००			
१२	डॉन मिल	परेल	९२९.५९	३०९.८४	६१९.६७	१२९.५२+३१७३.५२= ४१०३.०३		
१३	स्वॉन मिल	शिवडी	३१७३.५२	१०५७.८४	२११५.६८	चौ.मी.स्वॉन मिल,शिवडी येथे प्राप्त इगालेले आहे.काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.		
१३अ	ज्युबिली मिल (स्वॉन प्रोसेस)	शिवडी	१६२९.८६	५४३.२८	१०८६.५७	काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.		
१३ब	स्वॉन मिल (कुली)	कुली	३२४६.२२	१०८२.०७	२१६४.१५	काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.		
१४	पिरामल मिल	लोअर परेल	१४२४.५४	४७४.८५	१४१.६६	काम पूर्ण. गिरणी कामगारांना ताबा देण्यात आलेला आहे.		
१५	श्रीराम मिल	वरळी	२०५६.०६	६८५.३५	१३७०.७९			
१६	सिम्प्लेक्स मिल	भायखळा	११२६.	३७५.३३	७५०.६७			

१७	स्टॅन्डर्ड मिल (चायना मिल)	शिवडी	१२४७.८४	४१५.९५	८३१.८९
१८	स्टॅन्डर्ड मिल (प्रभादेवी)	प्रभादेवी	१०२०.९३	३४०.३१	६८०.६२
१९	स्वदेशी मिल, कुला	कुला	१२६२२.१	४२०४.०३	८४०८.०७
					काम पूर्ण. ताबा देणे प्रगतिपथावर आहे.
२०	मातुल्य मिल	लोअर परेल	३८८.३	१२९.४३	२५८.८७
२१	मफतलाल मिल युनिट-३	लोअर परेल	४८१.४३	१६०.४८	३२०.९५
२२	हिंदुस्तान मिल युनिट १ व २	भायखला	५४२.१	१८०.७०	३६१.४०
२३	व्हिक्टोरीया मिल	वरळी	८५०	२८३.३३	५६६.६७
२४	वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी.फी होल्ड)	शिवडी	१००९.८३	३३६.६१	६७३.२२
२४	वेस्टर्न इंडिया मिल (एम.एस.टी.सी.लिज होल्ड)	शिवडी	२९५१.८६	१८३.९५	११६७.९१
अ					काम पूर्ण झाले आहे. गिरणी कामगारांना ताबा देण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
२५	सेन्च्युरी मिल	लोअर परेल	१७९८०.६७	५९९३.५६	११९८७.९१

अ. क्र.	मिलचे नांव	ठिकाण	म्हाडाचा एकूण बाटा (चौ.मी.)	म्हाडाचा संरमण गाळयांसाठी असलेला बाटा (२/३) (चौ.मी.)	कामगारांसाठी असलेला बाटा (२/३) (चौ.मी.)	गिरणी	शेरा
२६	प्रकाश कॉटन मिल	तोअर परेल	५०६७.७८	१६८९.२६	३३७८.५२	काम पूर्ण. ताबा देणे प्रगतीपथावर आहे.	
२७	हिंदुस्तान मिल युनिट ३ (त्राऊन मिल)		६०२.१७	२००.७२	४०१.४५	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मोठ्या भूखंडाच्या बदल्यात मनपा सोबत अदलाबदली करण्याचे प्रस्तावित आहे.	
२८	हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस	प्रभादेवी	१००१.८८	३३३.८६	६६७.७२	जामिनीचा ताबा प्राप्त व प्रारुप निविदा प्रस्ताव मंजुरीस सादर.	
२९	बॉम्बे डाइंग मिल	लोअर परेल				मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वडाळा येथे ३३८२२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ताबा फ्लाकडे दि.०९/१२/२०१४ रोजी मिळालेला	
३०	बॉम्बे डाइंग(स्प्रिंग मिल)	वडाळा/दादर	३३८२२.८९	११२७४४.३०	२२५४८.५९	आहे. योजना प्रगतीपथावर आहे.	
३१	रुबी मिल		५४५.७७	१८१.९२	३६३.८५	योजनेचे काम पूर्ण ताबा देणे सुरु आहे.	
३२	श्रीनिवास मिल		४५५५.३८	१५१८.४६	३०३६.९२	योजनेचे काम पूर्ण ताबा देणे सुरु	

३३	इंडिया युनायटेड मिल नं४ (एन.टी.सी)		२८३	१४.३३	१८८.६७	एन.टी.सी. ने मं.बई महान्मरपालिकाकडे	आहे.
३४	जाम मिल(एन.टी.सी)		२४६३	८२१.००	१६४२.००	नकाशे मंजुरीसाठी सादर केले	
३५	मध्यसुदन मिल(एन.टी.सी)		६०६३	२०२१.००	४०४२.००	आहेत.त्यानुसार एकांत्रित १०९२ चौ.मी.जर्मीन इंडिया	
३६	सिताराम मिल(एन.टी.सी)		१३८३	४६१.००	९२२.००	युनायटेड मिल नं.४ मध्ये देणे अपेक्षित आहे.	
३७	न्यू ग्रेट ईस्टर्न मिल	भायखळा	१२५४.५२	४१८.१७	८३६.३५	निविदा मागविण्याची प्रकीया सुरु आहे.	
३८	मॉडर्न मिल		०	०.००	०.००	नवीन डी.सी.आर.अंतर्गत म्हाडाचा वाटा निरंक आहे.	
३९	कमला मिल		०	०.००	०.००		
४०	खटाव मिल	भायखळा	०	०.००	०.००		
४१	फिनिक्स मिल		०	०.००	०.००		
४२	कोहिनूर मिल नं.१(एन.टी.सी.)		०	०.००	०.००		
४३	कोहिनूर मिल नं.२(एन.टी.सी.)		०	०.००	०.००		
४४	पोद्दार मिल(एन.टी.सी)		०	०.००	०.००		

४५	मफतलाल मिल नं.१		०	०.००	०.००
४६	मफतलाल मिल नं.२		०	०.००	०.००
४७	मुकेश टेक्स्टाइल मिल		०	०.००	०.००
	एकूण		१५४८५७.८४	५९६१९.२८	१०३२३८.५६
अ.क्र.१० व ११ प्रमाणे उपनगरात जास्त मिळालेल्या जमिनीच्या फरक (१००२५.३० - ४४३८.८८)=५५८६.४२चौ.मी.			५८८६.४२	१८६२.९४	३७२४.२८
		एकूण	१६०४४४.२६ १६.०४ हेक्टर	५३४८२.४२	१०६९६२.८४

पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित नसलेल्या गिरण्यांची यादी.

अ. क्र.	मिळचे नाव	अ. क्र.	मिळचे नाव
१	दिविकाजय मिल(एन.टी.सी)	७	न्यू सिटी मिल (मॅन्यू. मिल)(एन.टी.सी)
२	फिल्से मिल(एन.टी.सी)	८	पोदार प्रोसेसर (एडवर्ड)मिल(एन.टी.सी)
३	गोल्डमोहोर मिल(एन.टी.सी)	९	टाटा मिल(एन.टी.सी)
४	ईंडिया युनायटेड मिल नं.१(एन.टी.सी)	१०	ब्रॅडबरी मिल
५	ईंडिया युनायटेड मिल नं.५(एन.टी.सी)	११	रघुवंशी मिल
६	ईंडिया युनायटेड मिल नं.६(एन.टी.सी)		

(अ) काम पूर्ण झालेल्या योजनांची सद्यःस्थिती - टप्पा -१

अ. क्र.	मिलचे नांव	ठिकाणांचा आ.क्र.	ठिकाण	झाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	मिल कामगारांसा ठी सदनिका	संक्रमण शिबीर सदनिका	एकूण सदनिका	जमिनीचा ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	अपोलो	१	न्यु हिंद, माझ गांव	३१५०१.२०	३५६२	१६६४	५२१६	३१/१०/२००७	३३७२७.६८ चौ.मी.
२	मिल(एन.टी.सा)	२	मुंबई						क्षेत्रफळाचा ताबा देण्यात आला. परंतु २२२६.४८ चौ.मी. रस्ता लंदी करणाने बाधित आहे.
३	ज्यूपिटर मिल (एन.टी.सा)	३							सदनिका
४	एलफिन्स्टन मिल (एन.टी.सी.)	४							वितरणाची कार्यवाही सुरु आहे
५	कोहिनर मिल नं.३ (एन.टी.सा)	५							
६व	इंडिया युनायटेड मिल नं.२, ३ (एन.टी.सा)	६व							
७	न्यु हिंद टेक्सटाइल मिल (एन.टी.सा)	७							
८		८							

११- १०	गोकुळदास मोरारजी मिल नं.१	२	मोरारजी मिल, कांदिवली	६२५९.३०	५७२	२३८	८१०	१६/०९/२००८	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
	गोकुळदास मोरारजी मिल नं २								
	मोरारजी मिल, कांदिवली	३	गोरेगांव	३७९४.००	३२२	१५६	४८८	१६/०९/२००८	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
	मोरारजी मिल, गोरेगांव								
११	डॅन मिल	४	शिवडी	४९०३.०३	४७६	२३८	७१४	२६/०८/२००८	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
१२- अ	स्वॉन मिल								
१२- ब	स्वॉन मिल (कुला)	५	कुला	३२४६.२२	१७०	८४	२५४	२६/०८/२००८	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
१३	पिरामल मिल	६	लोअर परेल	१४२४.५४	१६०	७६	२३६	१३/०९/२००७	सदनिका वितरणाची

१४	श्रीराम निल	७	वरळी	२०५६.०६	२९४	७२	२८६	१९/०९/२००७	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
१५	सिम्प्लेक्स मिल	८	भायखळा	११२६.००	९८	४१	१३९	२४/०४/२००८	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
१६	स्टॅंडर्ड मिल (चायना मिल)	९	शिवडी	१२४७.८४	१४४	४८	१९२	५/३/२००७	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
१७	स्टॅंडर्ड मिल (प्रभादेवी)	१०	प्रभादेवी	१०२०.९३	१२२	५५	१७७	११/१०/२००७	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे
१८	स्वदेशी मिल, कुला	११	कुला	१२६९२.९०	११०८	५४५	१६५३	४/१/२००८	सदनिका

एकण -अ	६८३६३.२२	६९४८	३२१७	१०१६५	संक्रमण सदानिकामळ्ये न्यू हिंद मिल येथील ८ दुकाने व स्वदेशी मिल येथील ५ दुकाने यांचा समावेश आहे.

(ब) कामे प्रगतीपथावर असणा-या योजनांची सद्यःस्थिती - टप्पा-२

सहपत्र-१/३

अ. क्र.	मिलचे नांव आ.क्र.	ठिकाणांचा ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	मिल कामगारांसाठी सदनिका	संक्रमण शिबीर सदनिका	एकूण सदनिका	जमिनीचा ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	ज्युबिलि मिल (स्वान प्रोसेस)(स्वान मिल शिवडीचा भाग)	१३अ	पेरल	१६२९.८५	१५७	२३५	११/०४/२०११	इमारतीचे काम पू०.४५+२१ भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
२	वेस्टन हॅडिया मिल (एम.एस.टी.सी.लि ज होल्ड)	२४अ	शिवडी	२९५८.८६	२५०	३७४	२/७/२०१०	इमारतीचे काम पू०. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
३	भारत मिल (एन.टी.सी.)	९	लोअर पेरल	१९९३८.९२	१८८	१३	१३/०९/२०११	इमारतीचे काम पू०. सदनिका वितरण प्रगतीपथावर
४	सेन्युरी मिल	२५	वरळी	१३०९९.९०	१४३०	६९७	८/१२/२०११	१७९८०.६७ चौ.मी.जमिनी पेकी १३०९१.९० चौ.मी.जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. योजनेचे काम पू०. सदनिका वितरण प्रगतीपथावर

५	प्रकाश कॉटन मिल	२६	लोअर परेल	५०६७.७८	५६२	२८१	८४३	३०/०४/२०१२	इमारतीचे काम पूर्ण. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
६	खंडी मिल	३९	दादर	५४५.७७	४७	२३	७०	२८/२०१२	इमारतीचे काम पूर्ण \$+९६ मजल्यापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त. सदनिका वितरण प्रगतीपथावर
	एकूण			२५२२५.२८	२६३४	१२९६	३९३०		गिरणी कामगारांच्या २६३४ सदनिकांची दि.०९/०५/२०१६ रोजी सोडत काढण्यात आली आहे.
७	श्रीनिवास मिल	३२	लोअर परेल	४५५५.३८	४८५	२४३	७२८	१८/०९/१४	योजना प्रगतीपथावर आहे.
८	बोम्बे डाईग (स्प्रिंग मिल), वडाळा	३०	वडाळा	३३८२२.८१	३३५०	१६३२	४९८२	०९/१२/२०१४	योजना प्रगतीपथावर आहे.
	बोम्बे डाईग मिल, लोअर परेल	२९							
	एकूण			६३६०३.५५	६४६९	३१७१	९६४०		

(क) झाडास ताबा प्राप्त परंतु अद्याप कार्यवाही नाही

अ. क्र.	मिलचे नांव	ठिका णांचा अ.क्र.	ठिकाण	झाडाचा एकूण वाटा (चौ.मी.)	कामगारांसाठी सदनिका	मिल	संक्रमण शिवीर सदनिका	एकूण सदनिका	ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	मातुल्य मिल	२०	लोअर परेल	३८८.३०					०२/०६/२००६	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंबई
२	मफतलाल मिल नं- ३	२१	लोअर परेल	४८९.४३					२६/११/२००७	महानगरपालिकसे प्राप्त होणा-या
३	हिंडुस्तान मिल युनिट A नं-१ व २	२२	भायखळा	५४२.१०					०५/१२/२००७	(MSTC - Free Hold) येथील
४	विक्टोरीया मिल	२३	वरळी	४४४					१४/०६/२०१०	जागेबरोबत अदलाशब्दल करण्याबाबत प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावावस
५	वेस्टर्न इंडिया मिल (MSTC - Free Hold)	२४	शिवडी	८५०.००					१६/०९/२०१०	नगरविकास यांचेकडून तत्वतः मान्यता
३B	हिंडुस्तान मिल युनिट नं-३	२७	परेल	६०२.१७					२८/०३/२०१४	मिळालेली आहे.
६	न्यु ग्रेट ईस्टर्न मिल	३७	भायखळा	१२५४.५२	११७	५८	१७५		३०/०६/२०१६	निविदा मागविण्याचे काम चालू आहे.
७	हिंडुस्तान मिल ग्रोसेस हाउस			७५८.३२	११०	५४	१६४	२०/०६/२०१८	प्रारूप निविदा प्रस्ताव मंजुरीस्तव सादर	

(८) अद्याप ताबा न मिळालेल्या गिरण्यांची सद्याःस्थिती

सहपत्र-१/४

अ. क्र.	मिलचे नांव	भर्खंड क्षेत्रफळ (चौ.मी.)	मिल कामगारांसाठी सदनिका	संक्रमण शिवीर सदनिका	एकूण सदनिका	शेरा
१	इंडिया युनायटेड मिल नं.४ (एन.टी.सी.)	२८३.००	३१	१५	४६	एन.टी.सी. ने मंबुई महानगरपालिकाकडे नकाशे मंजुरीसाठी सादर केले आहेत. त्यानुसार एकात्रित १०११२ चौ.मी. जमीन इंडिया युनायटेड मिल नं.४ मध्ये देणे अपेक्षित आहे.
२	जाम मिल (एन.टी.सी.)	२४६३.००	२७३	१३६	५०९	
३	मधुसुदन मिल (एन.टी.सी.)	६०६३.००	६७२	३३६	१००८	
४	सिताराम मिल (एन.टी.सी.)	१३८३.००	१५३	७६	२२९	
	एकूण	१०११२.००	११११	५५९	१६७८	
	एकूण	१६०४४.२४	१६५५७	७९५३	२४५२०	
	अंदाजे एकूण	१६.०४ हेक्टर	१६५५०	७९५०	२४५००	

गोष्वारा

ताब्यात आणि कामे						
I	पूर्ण व वितरण प्रगतीपथावर असलेल्या --- अ	६८३६३.२२	६९४८	३२१७	२०१६५	टप्पा -१
II	ताब्यात असलेल्या व काम सुर झालेल्या - --- ब	६३६०३.५५	६४६९	३१७९	९६४०	टप्पा -२
III	महादास ताबा प्राप्त आद्याप कार्यवाही नाही--	६९२९.९३	६६४	३२८	१९२	क्षेत्रफल लहान असल्यामुळे मुंबई महानगरपालिकसे प्राप्त होणा-या (MSTC - Lease Hold) येथील जागेबरोबत अदलाबदल करण्याबाबत प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावास नगरविकास यांचेकडून तत्वत: मान्यता मिळालेली आहे.
IV	अद्याप ताब्यात न मिळालेल्या गिरण्यांची सदास्थिती ---	१०११२.००	१११९	५५९	१६७८	ए.न.टि.सी. ने मुंबई महानगरपालिकाकडे नकाशे मंजुरीसाठी सादर केले आहेत.त्यानुसार एकत्रित १०११२ चौ.मी.जमीन इंडिया युनायटेड मिल नं.४ मध्ये देणे अपेक्षित आहे.
V	एन.टी.सी. मिलच्या उर्वरित जागेवर प्रस्तावित गाडे	७२६६.७९	८०७	४०४	१२११	न्यु हिंद मिल येथे ३८,७६७.९१ चौ.मी.जमिनीपैकी ३२,५०१.२० चौ.मी.क्षेत्रफळ असलेल्या जामिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे.उर्वरित ७२६६.६९चौ.मी.जमिनीचा हिस्सा इंडिया युनायटेड मिल येथे देणे अपेक्षित आहे.
VI	संचुरी मिलच्या जागा	४८८८.७८	५४३	२१२	८१५	संचुरी मिलच्या १७९८०.६७ चौ. मी. जमिनीपैकी १३०९९.९० चौ.मी.जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी.जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही.
एकूण-(I ते VII)	१६०४४४.२४	१६५५७	७९५३	२४५९०		
अंदाजे एकूण :-	१६.०४ हेक्टर	१६५५०	७९५०	२४५००		

टिप: सदनिकांची संख्या २४.०० चौ.मी.बांधकाम क्षेत्र प्रति सदनिका आणि ३.९९ चटई क्षेत्र निदेशांक यावर काढलेली आहे.

मुद्दा क्रमांक ४

मुंबई येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प

- मुंबई मध्ये वरळी, ना.म.जोशी मार्ग - परळ, नायगाव या तीन ठिकाणी राज्यशासनाच्या जागेवर व शिवडी येथे मुंबई बंदर न्यायालय (मुंबई पोर्ट ट्रस्ट) अशा एकूण ८९.८५ एकर जागेवर २०७ चाळी आहेत.
- प्रत्येक चाळ ही तळ + ०३ मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवाशी गाळे आहेत. राज्यशासनाच्या जागेवर १५,५८४ व बंदरन्यासाच्या जमिनीवर ९६० असे एकूण १६५४४ गाळे, स्टॉल्स व अधिकृत झोपडया आहेत.
- सुधारीत वि.नि.नि. ३३ (९) ब अंतर्गत पुनर्विकास प्रस्तावित असून राज्यशासनाच्या जमिनीवरील योजनेव्वारे १५५८४ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त ८१२० विक्रीयोग्य गाळे निर्माण होऊन प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल.
- सुधारीत अधिनियम ३३ (९) ब नुसार बीडीडी चाळींचा प्राथमिक प्रस्ताव तयार करून मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना दि.०७-०५-२०१५ रोजी संबंधित उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले व सादरीकरणादरम्यान मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे निर्देशानुसार म्हाडाने शासनाकडे दि.२५-०५-२०१५ रोजी प्रकल्प अहवाल सादर केला.
- मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या दि.०७-०५-२०१५ रोजीच्या बैठकीच्या मंजूर इतिवृत्तानुसार वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ, नायगाव या तीन जागी बीडीडी चाळी पुनर्विकास प्रकल्पासाठी सल्लागार वास्तुशास्त्रज्ञ यांची स्पर्धात्मक निविदांव्वारे नेमणूक करण्यासाठीची कार्यवाही म्हाडा स्तरावर सुरु करण्यात आली.
- म्हाडाने निवड केलेल्या वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ, नायगाव येथील सल्लागार / वास्तुशास्त्रज्ञ यांनी सादर केलेल्या प्रतिकृती (Models) चे सादरीकरण अनुक्रमे दि.०२-०९-२०१६ व दि.१३-०१-२०१६ रोजी मा.मंत्री, गृहनिर्माण व मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे समोर करण्यात आले.
- बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत प्रकल्प अहवाल मंत्रीमंडळ टिप्पणीव्वारे मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला व त्यास मंत्रीमंडळाने दि.१७-०३-२०१६ रोजी मंजूरी प्रदान केली आहे.
- बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी मंत्रीमंडळाने दि.१७-०३-२०१६ रोजी दिलेल्या मंजूरीनुसार, महाराष्ट्र शासनाने दि.३०-०३-२०१६ रोजीच्या शासनाव्वारे म्हाडाची "सुकाणू अभिकरण [Nodal Agency]" म्हणून नेमणूक केली आहे.

- बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प योग्य रितीने राबविण्यासाठी म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- सदर "शक्ती प्रदत्त समिती" व्हारे वरळी, ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल व नायगांव येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी निवड करण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या वास्तुशास्त्रज्ञ सल्लागाराच निवडीस मान्यता देण्यात आली.
- एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल व नायगांव यांचेसाठी अनुक्रमे "लक्ष्मण थिटे आर्किटेक्स प्रा.लि." व "संदिप शिक्रे आर्किटेक्टस प्रा.लि." यांच्या नियुक्तीबाबत घेण्यात आलेला निर्णय दि.३०-०६-२०१६ रोजी शक्ती प्रदत्त झालेल्या दुसऱ्या बैठकीत अंतिम करण्यात आला.
- शक्ती प्रदत्त समितीच्या दि.०७-०९-२०१६ रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीत विक्रीयोग्य बांधकामाचे प्रमाण ६०% मध्यम उत्पन्न गट + ३०% उच्च उत्पन्न गट + १०% व्यापारी गाळे असे प्रमाण ठरले.
- शक्ती प्रदत्त समितीच्या दि.१६-०९-२०१६ रोजी झालेल्या चौथ्या बैठकीत बीडीडी चाळ नायगाव व ना.म.जोशी मार्ग - परेल येथील DCR ३३(९) ब अंतिम होण्याच्या आधीन राहून नायगाव व ना.म.जोशी मार्ग लोअर परेल येथील प्रकल्प आराखडयात (Master Plan) तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
- सदर प्रकल्प आराखडयानुसार बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना ५०० चौ.फूट चर्टई क्षेत्रफळाची आकाराची घरे वितरीत करण्यात येतील. तसेच विक्री योग्य पद्धतीने प्राप्त होणाऱ्या महसुलातून (Affordable Housing) संकल्पनेतील घरे उपलब्ध करून देणे शासनास शक्य होईल.
- ना.म.जोशी व नायगाव येथील पुनर्विकास प्रकल्पाबाबत पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे.
- नायगाव, ना.म.जोशी मार्ग -परळ व वरळी येथील बीडीडी चाळीखालील जमिनीच्या मालमत्ता पत्रिकेवर म्हाडाच्या नावे भोगवटादार वर्ग -२ म्हणून नोंद घेण्यात आली आहे.
- बीडीडी चाळ विकासातील पुढील टप्पा म्हणून दि.२७-१२-२०१६ रोजी अंतिम विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) ब ची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- कंत्राटदारांची नियुक्ती करण्याबाबत शासनाने दि.३०-०३-२०१६ अन्वये जारी केलेल्या शासन निर्णयात म्हाडास दिलेल्या निर्देशास अनुसरून नायगाव व ना.म.जोशी मार्ग -परळ येथील

पुनर्विकास प्रकल्पाचे बांधकामासाठी दि.२८-१२-२०१६ रोजी जागतिक निविदा मागविण्यात आल्या.

- सदर दोन प्रकल्पांच्या निविदांना दि.२३-०३-२०१७ रोजी शक्ती प्रदत्त समितीची मंजूरी प्राप्त इ आली व नायगांव येथील प्रकल्पासाठी मे. एल अँन्ड टी लि. व ना.म.जोशी येथील प्रकल्पासाठी मे. एसपी-एनएमजे प्रोजेक्ट प्रा.लि. यांच्या नियुक्तीसाठी दि.२१-०४-२०१७ रोजी कार्यादेश जारी करण्यात आले.
- प्रकल्पातील गाळेधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या दि.०१-०३-२०१७, दि.१४-०६-२०१७ व दि.०९-०१-२०१९ च्या शासन निर्णयान्वये सक्षम प्राधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी श्री. विवेक भोळे यांची वास्तुशास्त्रज्ञ - सल्लागार म्हणून नेमणूकीच्या प्रस्तावास दि.१५-०३-२०१७ रोजी झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या सहाव्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. वरळी पुनर्विकास प्रकल्पाचा प्रकल्प आराखडा (Master Plan) दि.२३-०३-२०१७ रोजीच्या शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
- पुनर्विकास प्रकल्प टप्प्या - टप्प्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाशयांना लगतच्या संक्रमण शिंबीरात स्थलांरीत करण्याचे प्रस्तावित आहे. सदरील नायगाव व ना.म.जोशी मार्ग येथील पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी सात (७) वर्ष आहे. तर वरळी येथील प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी ०८ वर्ष आहे.
- प्रस्तावित प्रकल्पाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

प्रकल्पाचे ठिकाण	चाळींची संख्या	चाळींतील पुनर्वसन गाळयांची संख्या (निवासी + अनिवासी)	विक्रीयोग्य गाळयांची संख्या			शेरा
			मध्यम उत्पन्न गट	उच्च उत्पन्न गट	व्यापारी क्षेत्र (चौ.मी.)	
नायगाव	४२	३३४४ (नि.३३८९+अनि.५५)	१४०८	४४८	२१४५५.९१	पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत प्रस्तावित

ना.म.जोशी मार्ग - परळ	३२	२५६० (नि. २५३६+अनि. २४)	७२८	५४०	२६६३६	पुनर्विसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित
वरळी	१२१	९६८० (नि. ९३८५+अनि. २९५)	३२२४	१७७२	९८०१४	पुनर्विसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६६ मजल्यापर्यंत प्रस्तावित
एकूण		१५५८४	८१२०			

- या व्यतिरिक्त दि.०८-०७-२०१७ रोजीच्या लोकमत, लोकसत्ता, सामना व सकाळ या मराठी वृत्तपत्रामध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबतची सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष बीडीडी चाळीच्या ठिकाणी प्रकल्पाविषयीची माहिती दर्शविणारे फलक व माहिती पत्रिका उपलब्ध करण्यात आली आहे. त्याच्यप्रमाणे, प्रस्तावित बीडीडी प्रकल्पाची संपूर्ण माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावर बीडीडी लाभार्थी व जनसामान्यासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे.
- गृहनिर्माण विभागाने बीडीडी चाळीतील लाभार्थांची पात्रता निश्चिती करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दि.२८-०६-२०१७ व दि.२८-०४-२०१८ रोजी शासन निर्णयान्वये जारी केले आहे.
- बीडीडी चाळ नायगाव व ना.म.जोशी मार्ग पुनर्विकास योजनेच्या निविदांना शक्ती प्रदत्त समितीची मंजूरी दि.२३-०३-२०१७ रोजी प्राप्त झाली. त्यानुसार नायगाव येथील प्रकल्पासाठी मे. एल अॅन्ड टी व ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल येथील प्रकल्पासाठी मे.शापूरजी अॅन्ड पालोनजी या बांधकाम ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे व दि.२१-०४-२०१७ रोजी कामाचे कार्यादेश जारी केले आहेत.
- बीडीडी चाळ वरळी पुनर्विकास प्रकल्पाच्या निवेदेतील निम्नतर देकार मे. टाटा प्रोजेक्ट लि. व इतर यांचे दरांना शक्ती प्रदत्त समितीने दि.०२-०६-२०१८ रोजी मंजूरी दिली व त्यांना दि.२१-०६-२०१८ रोजी स्वीकृत पत्र जारी करण्यात आले. स्वीकृत पत्रातील अटी शर्तीचे अनुपालन केल्यावर मे. टीसीसी कंस्ट्रक्शन प्रा.लि. यांना दि.०४-०१-२०१९ रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले.

- नायगांव व ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या प्रकल्प जागेवर भाडेकरूना पुनर्वसन सदनिका व अंतर्गत सोई - सुविधा कशा असतील याची माहिती मिळण्यासाठी नमूना सदनिका (Sample Flat) बांधण्यात आल्या आहेत.

- सद्यस्थिती :-

बीडीडी चाळ ना.म.जोशी मार्ग -

- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामाच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकल्प जागेवरील एकूण ३२ बीडीडी चाळी व चाळ परिसरातील इतर बांधकामे याचा संपूर्ण पुनर्विकास ७ वर्ष कालावधीत, तीन टप्प्यात पूर्ण करावयाचे नियोजित आहे.
- पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील ०७ चाळींतील लाभार्थ्यांची पात्रतेची प्रारूप पात्रता यादी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अति.निष्का.) कुलाबा विभाग यांनी प्रसिध्द केली आहे. त्याचप्रमाणे, ४५१ लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी (भाग -१) डिसेंबर -२०१८ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. उर्वरित अनिर्णयीत गाळेधारक पहिल्या टप्प्यातील चाळ परिसरातील स्टॉलधारक व झोपडीधारक यांच्या पात्रता निश्चितीबाबत सक्षम प्राधिकारी यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे. ४५१ पात्र लाभार्थ्यांना संक्रमण शिबीरातील गाळ्याचे वितरण आदेश पारित करण्यात आले आहेत. प्रकल्प जागेवर पात्र भाडेकरु समवेत दि.१०-०४-२०१९ पासून ऑनलाईन संक्रमण गाळ्याचा करारनामा नोंदणीकृत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दि.२९-०५-२०१९ पर्यंत १७५ लाभार्थ्यांसमवेत करारनामा नोंदणीकृत करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी संक्रमण गाळ्याचा ताबा मिळण्याबाबत व जुन्या चाळीतून त्यांचे सामान स्थलांतरीत करण्याबाबत दिवस नमूद करून विनंती अर्ज दिल्यानंतर, लाभार्थ्यांना संक्रमण गाळ्याचा प्रत्यक्ष ताबा देणे, त्यांना स्थलांतर करणे व जुना गाळा रिक्त करून ठेकेदारास पुनर्विकासासाठी हस्तांतरीत करणे शक्य होईल. लाभार्थ्यांनी वितरीत केलेला पर्यायी संक्रमण गाळ्याचा ताबा घेऊन, जुन्या चाळीतील गाळा तात्काळ रिक्त करण्यासाठी सहकार्य केल्यास, जुन्या रिक्त चाळी तोडून

पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारतींचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यात येईल.

- पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यातील ललित कला भवन हे बांधकाम मंडळाने म्हाडास हस्तांतरीत केले असून सदर बांधकाम पूर्णतः तोडण्यात आले आहे.

बीडीडी चाळ नायगाव :-

- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामाच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकल्प जागेवरील एकूण ४२ बीडीडी चाळी व चाळ परिसरातील इतर बांधकामे याचा संपूर्ण पुनर्विकास ७ वर्ष कालावधीत, पाच टप्प्यात पूर्ण करावयाचे नियोजित आहे.
- या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणास स्थानिक रहिवाशयांच्या एका गटाच्या विरोधामुळे सर्वेक्षण सुरु होऊ शकले नाही. यास्तव ५ व्या चाळीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, लाभार्थ्यांची प्रारूप पात्रता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

बीडीडी चाळ वरळी :-

- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या (वृक्ष प्राधिकरण व पर्यावरण मंजूरी वगळत) परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- प्रकल्प जागेवरील एकूण १२१ बीडीडी चाळी व चाळ परिसरातील इतर बांधकामे याचा संपूर्ण पुनर्विकास ८ वर्ष कालावधीत, पाच टप्प्यात पूर्ण करावयाचे नियोजित आहे.
- निविदाकार मे.टाटा प्रोजेक्ट लिमिटेड व इतर यांच्या संयुक्त भागीदारी कंपनीने भरलेल्या दरास शक्तीप्रदत्त समितीच्या अकराव्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तदनंतर मे.टाटा प्रोजेक्ट लिमिटेड व इतर या कंपनीस दि.२१-०६-२०१८ रोजी

स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. स्वीकृती पत्रातील अटी व शर्ती यांची पुर्तता केल्यानंतर करारनामा करून, मेसर्स टीसीसी कंस्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश दि.०४-०९-२०१९ रोजी दिले आहेत.

- संक्रमण इमारती बांधण्यात येणार असलेले दोन भूखंडांचे Soil Investigation चे काम पूर्ण झाले आहे आणि इमारतींचे नकाशे बीडीडी नियोजन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले आहेत.

बीडीडी चाळ शिवडी :-

- मुंबई बंदर न्यासाच्या जागेवर असल्याने सुसाध्यता अहवाल मुंबई बंदर न्यास (BPT) यांना शासन नियुक्त शक्ती प्रदत्त समितीच्या मान्यतेने पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे.

मुद्दा क्रमांक ५

प्रधानमंत्री आवास योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्स्वत्थान कार्यक्रम.
प्रधानमंत्री आवास योजना - सर्वांसाठी घरे (नागरी)

देशाला स्वातंत्र्य मिळून सन २०२२ पर्यंत ७५ वर्षे पूर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन पंतप्रधान महोदयांच्या सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने दि. २५/०६/२०१५ रोजी सर्वांसाठी घरे या अभियांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यान्वित करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. केंद्र शासनाने सदर योजना ही विशेषरित्या नागरी क्षेत्राकरिता लागू केली आहे. सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने " प्रधानमंत्री आवास योजनेची " राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडून दि. ९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येऊन प्रथम यात ५१ शहरांचा समावेश करण्यात आला. तदनंतर ही योजना महाराष्ट्र राज्यामधील ३८६ शहरांना लागू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.

- १) जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे (ISSR).
- २) कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करणे. (CLSS)
- ३) खाजगी भागीदारीव्वरे परवडणा-या घरांची निर्मिती करणे. (AHP)
- ४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांव्वरे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान. (BLC)

या योजनेतील घटक १, ३ व ४ साठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण / म्हाडा तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी (नगरपालिका /नगरपंचायती) संबंधित प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरीता दिनांक ०९/११/२०१७ च्या शासन निर्णयानुसार आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय (Directorate Municipal Administration) यांची राज्यसुकाणु अभिकरण म्हणुन नियुक्ती केली आहे. तसेच घटक २ साठी (कर्ज संलग्न व्याज अनुदान) राज्यस्तरीय बँक्स समिती (हुडको, एन.एच.बी) सुकाणु अभिकरण आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने खालील सवलती मंजुर केलेल्या आहेत.

- शासकीय जमिनी रु. १/- प्रती चौ.मी. या नाममात्र दराने वितरीत करणे (शासन निर्णय दिनांक १९/०९/२०१६)
- मोजणी शुल्कात ५०% सवलत. (आदेश निर्गमित)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना / लाभार्थींना वाटप करण्यात येणा-या ३० चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकेसाठी केवळ पहिल्या दस्ताला मुद्रांक शुल्कातुन सवलत देण्यात आली असून रु. १०००/- इतके निश्चित करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील योजनांना राज्यात अंमलबजावणी करणेबाबत दिनांक ११.०१.२०१८ रोजी आदेश निर्गमित केला आहे.

केंद्रिय मान्यता व संनियंत्रण समितीने (CSMC) ७९५ योजनेमध्ये एकुण ९,५४,५७१ घरकुले (एकुण ८,२४,३५० EWS घरकुले) मंजुर केलेले आहेत. तसेच घटक क्र. २ कर्ज संलग्न व्याज अनुदान (CLSS) अंतर्गत १,४७,८८८ लाभधारकांना लाभ मिळालेला आहे. असे एकूण घटक १ ते ४ अंतर्गत ११,०२,४५९ घरकुलांना मंजुरी प्राप्त आहे.

परिशिष्ट - १

प्रधानमंत्री आवास योजनेचा घटकनिहाय मंजुर प्रकल्पांचा तपशील

घटक क्रमांक	घटक	प्रकल्पांची संख्या	EWS घरे	LIG घरे	MIG घरे	HIG घरे	एकूण घरे
१	ISSR	८	४६०९	०	०	०	४,६०९
	ISSR(SRA)	४	२,१८,६२८	०	०	०	२,१८,६२८
३	AHP	१२९	२,४०,१७५	७६,९४३	१६,१३८	२५४	३,३३,५१०
	PPP/AHP	८८	१,७६,५३५	३६,८८६	०	०	२,१३,४२१
	JNNURM Unallotted DUs	१	२९,९५२	०	०	०	२९,९५२
४	BLC	५६५	१,५४,४५१	०	०	०	१,५४,४५१
	Total	७९५	८,२४,३५०	१,१३,८२	१६,१३८	४	९,५४,५७१
२	CLSS*						१,४७,८८८
	Grand Total						११,०२,४५९

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम

१०.५९ जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाचा (फलंगशीप) शहर आधुनिकीकरणाबाबतचा कार्यक्रम आहे. नागरी गरीबांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने झोपडपट्ट्यांचा एकात्मिक विकास घडविणाऱ्या प्रकल्पातंतर्गत निवारा, मूलभूत सेवा आणि इतर संबंधित नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा जवाहरलाल राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानातंतर्गत असणाऱ्या शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या दोन घटकांना मुख्य उद्देश आहे.

१०.५९.१ शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा ही योजना बृहन्मुंबई, मीरा-भायंदर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, नांदेड या ९ महानगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर या १ नगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे.

१०.५९.२ एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या योजनेतंतर्गत शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा कार्यक्रमातंतर्गत सामाविष्ट असलेल्या महानगरपालिका वगळून, ८५ शहरांमध्ये ११९ प्रकल्पाव्दारे राबविण्यात येत आहेत. शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची प्रगती तक्ता १०.५५ मध्ये दिली आहे.

तक्ता १०.५५ जवाहरलाल नेहरु शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा आणि एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची प्रगती

राज्य	कार्यक्रम	मंजूर प्रकल्प	प्रकल्पाची एकूण किंमत (रु.कोटी)	घरकुल संख्या		
				घरकुल लक्ष्य	बांधण्यात आलेली घरकुले	प्रगतीपथावर असलेली घरकुले
महाराष्ट्र	१) शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा (BSUP) २) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम	५३ ११९	४१६९.६० ११०३.५४	९७१४७ ७७८८५	८०८८१ ५८९८७	११६५९ १०७७७

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम

मा. पंतप्रधान यांनी दि. ०३/१२/२००५ रोजी “जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम” ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गृहनिर्माण व मुलभूत सुविधा पुरविण्याची तरतूद आहे. “शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP) व “एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम” (IHSDP) हे कार्यक्रम जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रमाचे उप कार्यक्रम असून बीएसयुपी ही योजना १४ शहरांकरिता व आयएचएसडीपी ही योजना २३३ शहरांकरिता लागू होती. परंतु BSUP योजना १० शहरात व IHSDP योजना ८४ शहरात राबविण्यात आली आहे. या योजनेचा वाढीव कालावधी मार्च २०१७ ला समाप्त झालेला आहे.

अ) शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP)

ही योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत १० शहरांमध्ये (पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, नांदेड, मुंबई, ठाणे,

मिरा-भाईदर, कल्याण-डोंबिवली, कुळगाव-बदलापुर,) लागू आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच

गरीबांसाठी मुलभूत सुविधांसह घराचे बांधकाम यांचा या योजनेत समावेश आहे.

१. केंद्र व राज्य शासनाच्या निधिच्या उपलब्धतेचे प्रमाण पुढीलप्रमाणे:

घटक	निधीचा हिस्सा %			
	केंद्र शासन	राज्य शासन	स्थानिक स्वराज्य संस्था	लाभार्थी सरासरी
घरकुल	५०	३०	९	११
बाह्य सुविधा	५०	२५	२५	०

२. मंजूर योजनेचा तपशिल (कोटीत)

(रु.

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि. १७/०९/२०१५ च्या मंजूरीनुसार	प्रकल्प किंमत	केंद्रशासनाचा हिस्सा	राज्य शासनाचा हिस्सा (ULB व लाभार्थी हिस्सा वगळून)
(५३ प्रकल्प)	१७१४७	४१६९.६०	२००८.०७	७४९.४४

२. मंजूर योजनेची आर्थिक व भौतिक सद्यस्थिती
(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि.१७/०९/२०१५ च्या मंजूरीनुसार	पूर्ण घरकुले	प्रगतीपथा वरील घरकुले	केंद्राचा वितरीत निधी	राज्याचा वितरीत निधी	एकूण खर्च
(५३ प्रकल्प)	९७१४४७	८०८०२	१२१०८	१९२०.६२	७८२.४९	४२६१.०९

४. योजना राबविण्यास अपेक्षित प्रगती साधताना निर्दर्शनास आलेले मुद्दे
(स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अहवालानुसार)

- ४.१ बहुमजली इमारतीस लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.२ समुह पध्दतीच्या घरकुलांना लाभार्थ्यांचा विराध.
- ४.३ जमिन उपलब्ध होण्यास विलंब.
- ४.४ आरक्षण बदलाच्या प्रक्रियेस विलंब.
- ४.५ बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ रेती व खडीची अनुपलब्धता
- ४.६ महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती.

५. राज्य शासनाने योजना परिणामाकरक राबविण्यासाठी घेतलेले निर्णय

- ५.१ पूर्व अर्हता प्राप्त कंत्राटदाराची सूची.
- ५.२ आगाऊताबा देणे विषयी राज्य शासन निर्णय.
- ५.३ दरवाढीमुळे लागणन्या निधीच्या पूर्ततेसाठी २.५ एफएसआय व त्यापैकी २५% वाणिज्य वापरास परवानगी.
- ५.४ कॅडेस्टल सर्वे फी माफ.
- ५.५ पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रस्तावास अनुमती.

ब) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (IHSDP)

आयएचएसडीपी ही योजना १० लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरांसाठी आहे. सदर योजना महाराष्ट्रातील ८४ शहरांमध्ये राबविण्यात आली आहे.

१. केंद्र व राज्य शासनाच्या निधीची उपलब्धता पुढीलप्रमाणे:

घटक	निधीचा हिस्सा %			
	केंद्र शासन	राज्य शासन	स्थानिक स्वराज्य संस्था	लाभार्थी सरासरी
घरकुल	८०	९	०	११
बाह्य सुविधा	८०	२०	०	०

२. मंजुर योजनेचा तपशिल

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजुर कार्यक्रम	प्रकल्प किंमत	केंद्रशासनाचा हिस्सा	राज्य शासनाचा हिस्सा (ULB व लाभार्थी हिस्सा वगळून)
११९ प्रकल्प (८४शहरे)	७७८८५	११०३.५४	११६०.२०	४८५.८७

३. मंजूर योजनेची आर्थिक व भौतिक सद्यस्थिती (ऑक्टोबर- २०१८)

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि.१७/०९/२०१५ च्या मंजूरीनुसार	पूर्ण घरकुले	प्रगतिपथा वरील घरकुले	केंद्राचा वितरीत निधी	राज्याचा वितरीत निधी	एकूण खर्च
११९ प्रकल्प	७७८८५	५८९८७	१०७७७	१११२.५९	२३७.२९	१४१२.८५

४. योजनेच्या मंद प्रगतीची कारणे

(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहवालानुसार)

- ४.१ बहुमजली इमारतीस लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.२ समुह पद्धतीच्या घरकुलांना लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.३ जमिन उपलब्ध होण्यास विलंब.
- ४.४ आरक्षण बदलाच्या प्रक्रियेस विलंब.
- ४.५ बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ रेती व खडीची अनुपलब्धता.
- ४.६ महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती.
- ४.७ न.प.स मोठे प्रकल्प राबविण्याचा अनुभव नसणे.

५. राज्य शासनाने योजना परिणामकारक राबविण्यासाठी घेतलेले निर्णय

- ५.१ पूर्व अर्हता प्राप्त कंत्राटदाराची सूची.
- ५.२ आगाऊ ताबा देणे विषयी राज्य शासन निर्णय. (१९ जानेवारी २००९ व १८ फेब्रुवारी २०११)
- ५.३ राज्य शासनाने प्रती घरकुल किंमत १.२५ लक्ष (केंद्राच्या मंजूर घरकुल किंमत ८०,०००/१००,००० च्या उपरोक्त) प्रमाणे अतिरिक्त रक्कम उपलब्ध केली.
- ५.४ आयएचएसडीपी योजना पूर्ण करण्याकरिता घरकुल घटकाकरीता रु. १.२५ लक्ष पासून रु. २ लक्ष मर्यादेपर्यंत अनुदान देण्याबाबत शासन निर्णय दि. २८/०१/२०१४ जारी.
- ५.५ दरवाढीमुळे लागणाऱ्या निधीच्या पूर्ततेसाठी २.५ एफएसआय व त्यापैकी २५% वाणिज्य वापरास परवानगी.
- ५.६ कॅडेस्टल सर्वे फी माफ.
- ५.७ पी.पी.पी प्रस्तावास अनुमती.

मुद्दा क्रमांक ६

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२

राज्यातील ग्रामीण भागातील दारीद्र रेषेच्या वरती असणारया तसेच स्वतःचे पक्के घर बांधता येत नाही अशा कुटुंबाना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी शासनाने शासन निर्णय क्र.गृनिधो-२००५/प्र.क्र.२४/गृनिधो-१ दि.०१ नोव्हेंबर २००६ रोजी निर्णय घेतला.

सदर योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर किवा शासनाने/ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर २५०चौरस क्षेत्रफळाचे रुपये ५००००/- किमतीचे घरकुल बांधावयाचे आहे. स्वतःचा सहभाग म्हणुन ५०००/-रुपये बंकेत जमा करावयाचे आहे व ४५०००/- रुपये कर्ज स्वरूपात बकेकडुन घ्यावयाचे आहे.बकेकडुन घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे व कर्जावरील व्याज ९ टक्के दराने शासनाच्या वतीने म्हाडाने भरावयाची आहे.या योजनेअंतर्गत ५०००० घरे बांधण्याचे उददीष्ट होते.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२(सुधारीत)

सदर योजना शासन निर्णय क्र.गृनिधो-१/प्र.क्र.१२/गृनिधो-१ दि.०२७ आगष्ट२००८अन्वये प्रतीघरकुल १०००००/-रुपये किमतीचे १२५००० घरकुले बांधण्यासाठी कार्यान्वीत करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर किवा शासनाने/ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर २५०चौरस क्षेत्रफळाचे रुपये १०००००/- किमतीचे घरकुल बांधावयाचे आहे. स्वतःचा सहभाग म्हणुन १००००/-रुपये बंकेत जमा करावयाचे आहे व ९००००/- रुपये कर्ज स्वरूपात बकेकडुन घ्यावयाचे आहे.बकेकडुन घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे व कर्जावरील व्याज स्टेट बक.आफ इडिया च्या P.L.R.(Prime Lending Rate) वजा ३ टक्के किंवा कमाल १०टक्के यापैकी जे कमी असेल त्या प्रमाणे सरळव्याजाने येणारी रक्कम शासनाच्या वतीने म्हाडाने भरावयाची आहे.

या योजनेअंतर्गत फक्त म्हाडाने हमी घेतलेल्या व बँकांनी वितरीत केलेल्या कर्जावरील व्याज म्हाडाने बँकांना दयावयाचे आहे. लाभधारकाने कर्जाच्या परतफेडीच्या कार्यवाहीत कुचराही केल्यास व सबंधीत बकेने लाभधारकावर कर्ज वसुलीसाठी कारवाही केल्यास लाभधारक स्वतः जबाबदार राहील. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ व राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२(सुधारीत) साठी शासनाने आतापर्यंत ८.५ लक्ष निधी म्हाडास उपलब्ध करून दिलेला आहे व म्हाडाने विभागीय मंडळांअंतर्गत बँकांना ३१ मार्च २०१९ पर्यंत एकुण ६७५९.९९लक्ष निधी वितरीत केलेला आहे.

मुद्दा क्रमांक ७

विडी कामगार योजना

१) श्रमिक विडी कामगारसहकारीगृहनिर्माण संस्था मर्यादित मु.गुंजाळवाडी, पो. राजापुर, ता. संगमनेर, जि.अहमदनगर या संस्थेच्या ८० घरकुलांच्या व रुपये १६.०० लक्ष अनुदान रक्कमेच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग, शासन निर्णय क्र. एचएसजी-१०९९/प्र.क्र.१९७/गृनिधो-१, दि.१२/०७/२००१ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदानकरण्यात आलेली आहे.

सदरसंस्थेस आतापर्यंत रु.८,५६,०००/- + रु.१,९२,०००/- असे एकुण रु.१०,४८,००/- अनुदान राज्यशासनातर्फे वितरीत करण्यात आलेले आहे. संस्थेने आतापर्यंत ८० घरकुलांपैकी ७१ घरकुलांचे बांधकाम पूर्णकेले आहे. उर्वरीत ०९ विडी कामगारांची राजीनामे व अन्य कारणांमुळे संस्थेने कायमस्वरूपी वगळलेली आहेत आणि सदरचागृहनिर्माण प्रकल्प ७१ घरकुलांचेकाम करून बंद केला असल्याचे श्रमिक विडी कामगारसंस्थेने कळविलेले आहे. तसेच सदरसंस्थेस अनुदानाची उर्वरीत रक्कम रु.३.७२ लक्ष देय आहे.

२) अहमदनगर जिल्ह्यातील १९ विडी कामगारांनी विनंती पत्रान्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाकडुन अनुदान मिळणेसाठी अर्ज वैयक्तिकरित्यासादरकेलेले आहेत.

सर्व १९ अर्जदारांनी केंद्रसरकारच्या श्रममंत्रालयाद्वारे रु.४००००/- अनुदान दोनहप्त्यात मिळाल्याचे नमूद करून झेरॉक्सकागदपत्रांसह प्रस्ताव सादरकेलेले आहेत. केंद्र शासनाकडुन वितरीत अनुदानाच्या प्रमाणित प्रती प्रस्तावासोबत सादरकरण्यात आलेल्या नाहीत. सदर प्रमाणित प्रतीसादर करण्याबाबत कळविण्यात येत आहे.

सर्व १९ प्रस्तावात केंद्रसरकारने वितरीत केलेल्या रु.४००००/- इतके अनुदान महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र.एमएच/जी-१०९९/प्र.क्र१९७/गृनिधो-१, मुंबई दि.१२/०७/२००१ नुसार मिळणेस्तव विनंती केलेली आहे.

तथापि, दि.१२/०७/२००१ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या हिश्श्यापोटी प्रती लाभार्थी रु.२००००/- अनुदान अनुज्ञेयठरते. शासन निर्णय क्र.विडीक-२००८/प्र.क्र.३ गृनिधो-१, दि.५ मार्च, २००८ नुसार श्रमिक विडी कामगारसहकारीगृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांना ८० घरकुले बांधण्याच्या रु.१६,००,००/- खर्चाच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदानकेलेली आहे. पर्यायाने विडी कामगारांसाठी मार्च

२००८ पर्यंत राज्य शासनाने रु.२००००/- प्रती घरकुल इतके अनुदान अनुज्ञेयहोते. सदर अनुदान रक्कमेत शासन निर्णय दि.०९/०३/२०११ नुसार प्रती लाभार्थी रु.२५०००/- अनुदान अनुज्ञेय आहे. उपरोक्त १९ लाभार्थींनी केंद्राप्रमाणे राज्यशासनामार्फत प्रती लाभार्थी रु.४००००/- अनुदानाची मागणीकेली आहे.

- 3) अर्जदारसौ. शशिकला विष्णु शिंदे यांनीत्यांचे दि.०९/०५/२०१६ रोजीच्या पत्रान्वये महिला विडी कामगार घरकुल योजना संबंधित स्त्रियांची स्वाक्षरी /अंगठा घेऊन मौजे- सुकेवाडी, ता.संगमनेर जि.अहमदनगर येथे घरकुल बांधण्यास अनुदान किंवा निधी मंजुर होणेबाबत मागणीकेली आहे. सौ.शिंदे यांनी मौजे- सुकेवाडी, ता.संगमनेर जि. अहमदनगर येथीलसरकारी गट क्र. ६२१/१३ पैकी ३९६० चौ.मी.जागा गावठाण विस्तार योजनेअंतर्गत४३ पात्र लाभार्थींना मिळाली असुन सर्व स्त्रीयांनी वर्गणी काढुन जागा सपाट करून घेऊन प्लिथपर्यंत घराचेकामकेले असल्याचे कळविले आहे. सदर ४३ व्यक्तींना केंद्रशासनाचे अनुदान मिळालेले आहे किंवा कसे? याबाबत सदर ४३ व्यक्तींना या कार्यालयाचे पत्र क्र.मुअ/नामं/डिबी/विका/जी-२९/ ५३४७/२०१७, दि.०७/१२/२०१७ अन्वये विचारणा करण्यात आली आहे.

मुद्दा क्रमांक ८

विशेष नियोजन प्राधिकरण, नविन चंद्रपूर

१) प्रस्तावना :

नविन चंद्रपूर शहराच्या विकास योजनेस म्हाडातर्फे फक्त सार्वजनिक गृहनिर्माण योजनांसाठी व मुख्य सार्वजनिक सुविधा जसे मुख्य रस्ते, विकास केंद्रे, बगीचा, खेळाचे मैदान, शैक्षणिक सुविधा व कार्यालयासाठी राखीव असलेल्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे व म्हाडा उपरोक्त सुविधांचा विकास करणार आहे. यासाठी २३८.०८ हेक्टर जमिनीचा अंतर्भव असून या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरु आहे. तथापी यानंतर मा.उपलोकायुक्त यांनी एका प्रकरणात बगीचा, खेळाचे मैदान, पार्क व स्मशानभूमी या जागांचे देखील म्हाडाने भूसंपादन करावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपरोक्त जागे व्यतिरिक्त ४५.९९ हेक्टर जागेचे भूसंपादन मंडळास करावे लागणार आहे.

२) प्रकल्पाची अंदाजित किंमत व झालेला खर्च :

नविन चंद्रपूर प्रकल्पाची मंजूरीचे वेळची अंदाजित किंमत रु.१०७.०० कोटी होती. नविन चंद्रपूर विकास योजनेसाठी सन १९९८ ते मार्च २०१९ अखेर पर्यंत शासनाकडून रु.६६.०९+५२+४०.४१+ २२.७०+६५.१९= २४६.३९ कोटी व प्राधिकरणाकडून रु. ९६.५८ कोटी असा एकुण रु. ३४२.९७ कोटी निधी प्राप्त झाला असून त्याचा नविन चंद्रपूर येथील विकासाच्या कामासाठी झालेला विनियोग खालील प्रमाणे आहे.

१.	जमिनीचा मोबदला	१३७.२७ कोटी
२.	रस्ते विकासाची कामे	८८.९७ कोटी
३.	विद्युत पुरवठयाची कामे	९.७२ कोटी
४.	पाणीपुरवठयाची कामे	४१.०० कोटी
५.	इरई नदीवरील पुलाचे काम	५५.४१ कोटी
६.	इतर किरकोळ खर्चे (देखभाल व दुरुस्ती)	४.७९ कोटी
७.	आस्थापना खर्चे + पीएमसी	५.८१ कोटी
	एकूण	३४२.९७ कोटी

नविन चंद्रपूर प्रकल्पाची चालू दरसूची नुसार सध्याची अंदाजित किंमत रु. ४२५ कोटी येते.

३) भूसंपादनाची सद्यस्थिती :

विकास योजनेनुसार संपादित करावयाचे क्षेत्रापैकी म्हाडातर्फे मुख्य रस्त्याखालील जमिन ४६.५६ हेक्टर, विकास केंद्रासाठी २२.०० हेक्टर व पब्लीक हाऊसिंगसाठी ५८.१८ हेक्टर हॉस्पीटलसाठी व शाळेसाठी ६.०७ हेक्टर, बगीचा खेळाचे मैदानसाठी ४८.७२ हे. अशी एकूण १९०.३२ हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. तसेच मुख्य रस्ते, विकास केन्द्रे, म्हाडा कॉम्प्लेक्स व हॉस्पीटलसाठी ६०.७८५ हेक्टर जमिनीचे संपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आले आहेत.

भूसंपादनाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	आरक्षणाचे नांव	विकास योजनेनुसार संपादित करावयाचे क्षेत्र (हे.)	संपादित केलेले क्षेत्र (हे.)	संपादनासाठी प्रस्ताव सादर केलेले क्षेत्र (हे.)	प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम (रु.कोटी)
१.	मुख्य रस्ते	५८.१३	४६.५६	१२.३७	१७.०
२.	विकास केंद्र	४६.३२	२२.००	२४.३२	१०.००
३.	पब्लीक हाऊसिंग	५८.१८	५८.१८	Nil	२५.००
४.	म्हाडा कॉम्प्लेक्स	४०.३१	८.९७	३१.३४	९.०
५.	हॉस्पीटल व माध्यमीक शाळा	६.०७	६.०७	-	०.४६
६.	बगीचा, पार्क, खेळाचे मैदान, बरीयल ग्राऊंड इ.	४८.७२	४८.७२	Nil	४४.५६
७.	संपादनासाठी सादर केलेल्या प्रस्तावाकरिता मोबदला रक्कम	-	-	-	१३.९७
	एकूण	२५८.५३	१९०.५०	६०.०३	११९.९९

वरीलप्रमाणे ६८.०३ हे. जागेचे भूसंपादन म्हाडास करावयाचे असून यामध्ये मौजा कोसारा, दाताळा, खुटाळा व पडोली यांचा अंतर्भाव असून भूसंपादनाबाबत प्रस्ताव माननिय जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर केले आहे.

४) नविन चंद्रपूर येथील गृहनिर्माण योजना :

नविन चंद्रपूर येथील पब्लीक हाऊसिंगसाठी आरक्षीत असलेल्या आरक्षण क्र.११४ व १३४ येथील म्हाडाच्या ताब्यातील जागेवर आतापर्यंत ५९६ अल्प उत्पन्न गट गाळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असून गाळे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत १०६ सदनिका या योजनेचे काम मे-२०१५ मध्ये पूर्ण झाले असून गाळे वाटप पुर्ण झाले आहे.

साईट क्र.१३४ वर मध्यम उत्पन्न गटांतर्गत १०० सदनिका (Stilt+२) या योजनेचे काम पूर्ण झालेले आहे.

प्रस्तावित योजना : मध्यम उत्पन्न गटांतर्गत २१४ सदनिका (Stilt+३) या योजनेला प्राधिकरणातर्फे प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून तांत्रीक मंजुरी व प्रारूप निविदा मंजुरी सुद्धा प्राप्त झालेली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साईट क्र. १२४ मध्ये १६८ अत्यल्प उत्पन्न गट, २४ मध्यम उत्पन्न गट, २० दूकाने व १० कार्यालयीन कक्ष व साईट क्र. १२५ वर ९६ अत्यल्प उत्पन्न गट, ३६ मध्यम उत्पन्न गट, ८ दूकाने व ४ कार्यालयीन कक्ष योजना प्रस्तावित करण्यात आली असून काम प्रगतीपथावर आहे.

५) मुख्य रस्ते :

नविन चंद्रपूर सिमेतील १३९१.७१ हेक्टर जमिनी अंतर्गत प्रथम टप्प्यात ४०.४१२ कि.मि. लांबीचे डी.पी. रस्ते, पावसाळी गटारे, सी.डी. वर्कस व नाल्यावरील लहान पूल इत्यादि कामाचे सर्वेक्षण करणे, प्रशासकीय मंजूरीचे व तांत्रिक मंजूरीचे अंदाजपत्रक तयार करणे, प्रारूप निविदा तयार करणे, विकास कामाची देखभाल करणे इ. कामे करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती प्राधिकरणाच्या मंजूरीने विविध पद्धतीचा अवलंब करून नागपूर मंडळाने केली. यानुसार सदर कामास मा.मुअ/प्रा यांचे पत्र क्र./MH/CE/EE-II/NB-३७८/१९१७/०८/दिनांक. २४/१०/२००८ अन्वये रु.१२१.३५ कोटी या रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त असून सदरहु कामे जून २०१२ मध्ये पूर्ण झाले आहे.

६) पाणीपुरवठा :

नविन चंद्रपूर करिता बाह्य पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने रु.२४.०० कोटी रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी चंद्रपूर शहरालगत १५ कि.मि.दुर धानोरा या नदीवर Jacwell बांधून पाईपलाईनबदारे हे पाणी आणावयाचे प्रस्तावीत होते त्यानंतर चार उंच

टाक्या बांधून पाण्याच्या टाकीबदरे नविन चंद्रपूरला पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावीत होते. यापैकी प्रथम टप्प्यात सेक्टर-४ येथे पाणीपुरवठा करण्याचे दृष्टीने एक २०.०० लक्ष लिटर क्षमता असलेली टाकी, जलवाहीनीचे व पंपीग मशीनरीचे काम पुर्ण झाले आहे. या टाकीमध्ये एमआयडीसीच्या ESR मधून पाणी घेवून या टाकीबदरे सेक्टर-४ ला एमआयडीसी सोबत करारनामा करून पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. एमआयडीसीचा पाण्याचा दर रु.१४.०० प्रती घन मिटर असल्यामुळे मंडळाला स्वतःची पाणीपुरवठा योजना करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, चंद्रपूर यांचे मार्फत सदर योजना पुर्ण ठेव तत्वावर राबविण्याबाबत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून सदरहू प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर आहे.

७) बाह्यविद्युतीकरण :

नविन चंद्रपूर येथील मौजा कोसारा, पडोली, दाताळा व खुटाळा या चार गावाच्या वसाहतीला विद्युत पुरवठा करण्याचे प्रस्तावीत असून या करिता महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी, नागपूर यांना अंदाजपत्रक तयार करण्याकरिता कळविण्यात आले आहे. त्याकरिता एमएसईडीसीएल चंद्रपूर च्या अधिका-यांसोबत मोक्याची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. सदर अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर १५ टक्के सुपरविजन चार्जेस भरून हे काम म्हाडातर्फे करावयाचे आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीबदरे सबस्टेशन व इतर कामाकरिता रु.९.६४ कोटी रुक्कमेच्या अंदाजपत्रकास मंजुरी प्राप्त झाली असून पारेषण कंपनीबदरे प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार नागपूर मंडळाने रु.९.६४ कोटीचा भरणा दि. ३१/३/२००९ रोजी केलेला आहे. सदर काम पारेषण कंपनी मार्फत पुर्ण झालेले आहे.

नविन चंद्रपूर येथील विकास कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या दृष्टीने विकासाच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी प्रथम म्हाडाने खर्च करावा व त्या खर्चाच्या प्रतीपुर्तीसाठी आवश्यक प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. राज्य शासनाकडून गृहनिर्माण विभागाला जसजसा नियतव्यय मंजूर केला जाईल तसेतशी म्हाडाने केलेल्या खर्चाची गृहनिर्माण विभागाकडून प्रतीपुर्ती केली जाईल, असा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आल्याचे मा.सचिव (गृहनिर्माण) यांचे पत्र क्र.बैठक-२००८/प्र.क्र.२६/भाग-२/गृनिधो-१, दिनांक. ६ ऑगस्ट २००८ अन्वये कळविण्यात आले.

वरील निर्णयाच्या अनुषंगाने प्राधिकरणातर्फे नविन चंद्रपूर येथील मुख्य रस्ते, गटारे व लहान पुल इ.रु.७१.४० कोटीच्या कामास मंजुरी मिळाली असून सदर काम पूर्ण झाले आहे व

पाणीपुरवठ्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुर्ण ठेव तत्वावर प्रगतीपथावर आहे. तसेच उर्वरीत विकास कामे जसे की, बाह्य विद्युत पुरवठा, मलनिःसारणाची कामे निधी उपलब्धतेनुसार पुर्ण करण्याचे नियोजन आहे. या उर्वरीत विकास कामाकरिता व सुधारीत प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राधिकरणातर्फे मे. दाराशॉ कंपनी यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे. नविन चंद्रपूर येथील भूसंपादन व बाह्य विकास कामाकरिता प्राधिकरणातर्फे मार्च २०१९ अखेर पर्यंत एकूण रु.३४२.९७ कोटी खर्च झाला असून शासनाकडून प्राप्त रु. २४६.३९ कोटी वजा करता उर्वरीत रु. ९६.५८ कोटी रकमेची प्रतीपुर्ती वरील निर्णयानुसार शासनातर्फे होणे आवश्यक आहे.

मुद्दा क्रमांक ९

उपकर प्राप्त इमारती व त्याचा पुनर्विकास

मुंबई शहर जिल्हयात अ ते ग विभागात एकूण १९६४२ उपकरप्राप्त इमारतींपैकी काही इमारती कोसळल्याने तर काही अत्यंत मोडकळीस आल्याने तोडल्यामुळे, काही इमारतींची पुर्नबांधणी किंवा पुनर्विकास झाल्याने तसेच काही इमारती उपकरातून वगळल्यामुळे आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४,२०७ एवढी आहे. त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:-

उपकर वर्ग.	मुळ उपकर प्राप्त इमारतींची संख्या	सद्याची संख्या
अ (दि.०१.सप्टेंबर.१९४० पूर्वी बांधलेल्या)	१६,५०२.	११,९५०
ब (दि.०१.सप्टेंबर.१९४० ते ३१.डिसेंबर. १९५० या कालावधीत बांधलेल्या)	१,४८९	९६३
क (दि.०१.जानेवारी.१९५१ ते ३०.सप्टेंबर.१९६९ या कालावधीत बांधलेल्या)	१,६५१	१,२७७
एकूण	१९,६४२	१४,२०७*

* शासनाने दि.०७.०८.२०१३ रोजीच्या निर्णयान्वये उपकरप्राप्त इमारतींची अ, ब व क अशी वर्गवारी रद्दबातल करून एकच वर्गवारी म्हणजे उपकरप्राप्त म्हणून ठेवलेली आहे.

मोठ्या प्रमाणावरील उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना करण्यास एकटी मुंबई इमारत दुरुस्ता व पुनर्रचना मंडळ ही संस्था अपुरी पडणार आहे. तसेच या सर्व इमारतींच्या पुनर्रचनेकरिता आवश्यक असणारा व उपलब्ध होणारा निधी विचारात घेता एकट्या शासनास ते शक्य होणार नाही. करिता, या इमारतींच्या दुरुस्ती व पुर्नबांधणीचा कार्यक्रम गतीमान करण्यासाठी या कार्यक्रमात उपकरप्राप्त इमारतींचे मालक / रहिवाशी भाडेकरू यांना सहभागी करण्याच्या दृष्टीने शासनाने खालील योजना कार्यान्वित केल्या आहेत.

१. म्हाड अधिनियम १९७६ मधील कलम १०२ च्या तरतुदीनुसार मालक, भाडेकरू / रहिवाशांना त्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे.

२. मालक / भोगवटादार यांस त्यांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीकरिता प्रोत्साहनपर २ किंवा मूळ इमारतीसाठी पूर्वी वापरण्यांत आलेला चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो जास्त असेल तो वापरण्याची सवलत शासनाने सन १९८९ पासून देय केली. याबाबत सुकथनकर समितीच्या शिफारशीनुसार दि.२१.०५.२०११ व दि.१४.०८.२०१३ च्या अधिसूचनेनुसार आता ३.०० एवढा किंवा मूळ इमारतीमधील रहिवाशयांना नव्या पुनर्रचित इमारतीमध्ये पुनःस्थापित करण्यासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्के यांपैकी जो अधिक असेल तो चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याची तरतूद करण्यांत आली आहे. ही सुधारीत च. क्षे. नि. ची सवलत सागरी किनारा नियंत्रण रेखाने बाधित झालेल्या मालमत्ताना देखील भारत सरकारच्या पर्यावरण विभागाने दि.१६.०६.२०१५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पुनर्विकासासाठी ३.०० किंवा मूळ इमारतीमधील रहिवाशयांना नव्या पुनर्रचित इमारतीमध्ये पुनःस्थापित करण्यासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्के यांपैकी जो अधिक असेल तो चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याची तरतूद करण्यांत आली आहे.

३. म्हाड अधिनियम १९७६च्या प्रकरण ८अ मधील कलम १०३ ब नुसार उपकरप्रात्र इमारतीतील भाडेकरू रहिवाशयांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून इमारतीचे मालकी हक्क सहकारी गृहनिर्माण संस्थेस त्यांनी त्यांची इमारत सुस्थितीत ठेवण्यास किंवा त्यांच्या इमारतींची पुनर्बांधणी करण्यास सूपुर्द करणे.

विकास योजना आराखडयामधील आरक्षणे, विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतूदी, रेल्वे हृदीच्या नजीक ३० मीटर जागा मोकळी सोडणे यांसारख्या कारणांमुळे ब-याच इमारतींची पुनर्रचना होऊ शकलेली नाही. अलीकडेच मा. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विकसित इमारती बांधताना बाजूचे सोडावयाचे अंतर कमीत कमी ६.०० मी. ठेवण्याची अट टाकल्याने ब-याच विकासकांकडून इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. सद्यस्थितीत सदर उपकरप्राप्त इमारतींना कमीत कमी ६.०० मी. रिकामी जागा सोडावयाची अट बृहन्मुंबई महानगरपालिका यांनीही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू केलेली आहे. ब-याच ठिकाणी मालक / रहिवाशी यांचेमार्फत भूसंपादन कार्यवाहीस होणारा विरोध, न्यायालयीन स्थिगिती आणणे, भाडेकरूनी संक्रमण शिबीरात पर्यायी जागा न घेणे, इमारत पाडण्यास विरोध करणे वगैरे कारणांमुळे पुनर्बांधणीच्या कार्यवाहीत बराच विलंब होतो.

या व्यतिरिक्त पुनर्बांधणीचा कार्यक्रम अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य त्या शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय क्र.संकीर्ण १०२०/सीआर-१२२/दुवपु.-१, दि.१२ सप्टेंबर, २००९ अन्वये मा. प्रधान सचिव (गृहनिर्माण), महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली

होती. सदरहू समितीने तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाकडे मा. मंत्री गृहनिर्माण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची नेमणूक दि.०३.१२.२००३ च्या शासन निर्णयान्वये केली होती. उच्चस्तरीय समितीच्या बैठका झाल्या, त्यानुसार अहवाल तयार करून शासनास सादर केला होता. सदरहू अहवाल शासन निर्णय एमबीआरआरबी-२००२/प्र.क.५२५/दु.वपु., दि.१ जून, २००५ अन्वये मान्य करण्यात आला आहे.

शासनाने नेमलेल्या सुकथनकर समितीच्या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने मे १९९८ पासून म्हाड अधिनियमात नव्या तरतुदी केल्या. त्यांत भोगवटादारांना पुनर्रचित गाळे किमान २०.९० चौ. मी. व कमाल ७०.०० चौ. मी. व विनामूल्य देणे, तसेच पुनर्रचित इमारत मालकी तत्वावर भोगवटदारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला हस्तांतरीत करणे, पुनर्रचनेच्या कामांकरिता म्हाडाकडून प्रतिवर्षी रु.१०.०० कोटी अंशदान देणे या स्वरूपाच्या तरतुदी करण्यांत आल्या आहेत.

- अ) मंडळामार्फत आजपर्यंत ९४१ जुन्या उपकर प्राप्त इमारती पुनर्रचित करून त्याजागी नविन ४५४ पुनर्रचित इमारती बांधण्यात आल्या असून, त्या अंतर्गत ३३९५४ निवासी + २४३२ अनिवासी असे एकूण ३६३८६ भाडेकरू / रहिवाशयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
- ब) मंडळातर्फ जुन्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी खाजगी विकासकांना अद्यापर्यंत २१५२ ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले असून त्यामध्ये एकूण ३८७८ उपकरप्राप्त इमारतीचा समावेश असून ७४२७५ भाडेकरू / रहिवाशयांचा समावेश आहे. आतापर्यंत ७७८ योजनांचे काम पूर्ण झाले असून १२९४ जुन्या उपकरप्राप्त इमारतीमधील २०८९० भाडेकरू / रहिवाशयांचे पुनर्वसन झालेले आहे.

मुद्दा क्रमांक १०

विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मधील सुधारणा

शासनाने दि. २५.०१.१९९९ च्या अधिसूचनेद्वारे मुंबई शहर जिल्ह्यातील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याकरिता सुधारित विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) जारी केली. उपकरप्राप्त इमारतीतील किमान ७०% भाडेकरू/ रहिवाशयांची संमती व मालकाची संमती असल्यास सदर इमारतीचा पुनर्विकास या नियमावली अंतर्गत करण्याची तरतुद आहे.

शासनाने दि. ०२.०३.२००९ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे सदर नियमावलीत अंशत: सुधारणा केली असून आता निवासी रहिवाशी / भाडेकरूस किमान ३००.०० चौ. फू. गालिचा क्षेत्राची सदनिका देण्याची तरतुद करण्यांत आली आहे. तसेच भूखंडावर होणा-या एकूण बांधकामापैकी क्षेत्रिय च. क्षे. नि. (Zonal F.S.I.) व्यतिरिक्त उर्वरित बांधकाम क्षेत्रावर रु.५०००/- प्रति चौ. मी. या दराने विकास कर लावण्याची तरतुद करण्यांत आली आहे.

तसेच शासनाने दि. १६.०८.२०१० रोजी शासन निर्णय काढून भाडेकरू रहिवाशयांची पात्रता निश्चितीमध्ये येणा-या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

राज्य शासनाने दि. २१.०५.२०११ रोजी शासन निर्णय काढून वि.नि.नि. ३३(७) मध्ये सुधारणा केली आहे.

१. सुधारणेनुसार जुन्या चाळीच्या विकासाकरिता किमान चटई क्षेत्र निर्देशांक २.५ वरून ३.०० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच निवासी ७० चौ. मी. पेक्षा जास्त चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांकरीता ७० चौ. मी. वरील चटई क्षेत्रफळाकरीता बांधकाम खर्च शिघ्रगणकानुसार विकासकास द्यावयाचा आहे व ७० चौ. मी. वरील चटई क्षेत्रफळ हे पुनर्वसन क्षेत्रामध्ये समाविष्ट केले आहे. परंतु, ७० चौ. मी. वरील चटई क्षेत्रफळाकरीता प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ लागू नाही.
२. वि. नि. नि. ३३(७) अंतर्गत अतिरिक्त क्षेत्रफळाची टक्केवारी ठराविक टक्केवारी पेक्षा जास्त असल्यास विक्रीयुक्त क्षेत्रफळाच्या ठराविक टक्केवारी (म्हाड कायदा १९७६ परिशिष्ट-३ मधील तक्त्यानुसार) म्हाडास अतिरिक्त क्षेत्र म्हणुन सुपुर्द करावे लागते. सदर क्षेत्र विकासकास इतरत्र त्याच विभागात देय क्षेत्रफळाच्या किंमतीच्या पटीत क्षेत्र देण्याची मुभा देण्यात आली आहे.

३. विकासकाने पुनर्विकसीत इमारतीच्या १० वर्षांच्या निःशुल्क देखभालीपोटी लागणाऱ्या खर्चासाठी कॉर्पस फंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
४. सदनिकाचे हस्तांतरणाच्या नियमात शिथिलता आणली असुन नवीन इमारतीचे सहकारी गृहनिर्माण संस्था पर्यंत भाडेनियंत्रण कायद्यास अधिन राहून हस्तांतरण तसेच तद्दनंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कायद्यानुसार हस्तांतरणाची तरतूद करण्यात आली आहे.
५. उपकरप्राप्त इमारतीच्या भुखंडावर, बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समावेश असल्यास, बिगर उपकरप्राप्त इमारतींच्या खालील भुखंडाच्या क्षेत्रफळाच्या २५% इतके क्षेत्र नवीन नियमानुसार ३.०० चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे व त्यावरील बिगर उपकरप्राप्त क्षेत्रासाठी वि. नि. नि. अधिनियम ३२ च्या तरतूदीस अधीन राहून क्षेत्रफळ अनुज्ञेय ठरविले आहे.
६. शासन निर्णय दि.१६.०८.२०१० च्या जोडपत्रामधील परिच्छेद १३ रद्द करून शासन निर्णय दि.२२.०२.२०१३ अन्वये खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.
 "रहिवाशयाकडे एकापेक्षा सलग असलेल्या अथवा सलग नसलेल्या स्वतंत्र खोल्यांसाठी / गाळ्यांसाठी स्वतंत्र भाडेपावती अथवा करारपत्रे असल्यास त्यांना स्वतंत्र गाळे म्हणून पात्र धरण्यांत यावेत. तसेच जर एका रहिवाशयांकडे एकापेक्षा जास्त सलग खोल्या असल्यास परंतू एकच भाडेपावती / करारपत्र असल्यास त्यांची स्वतंत्रता धरता येऊ नये.

मात्र सदर गाळ्याचा महानरगपालिकेकडील सन १९९५-९६ च्या निरीक्षण उता-यात (Inspection Extract १९९५-१९९६) समावेश असल्याची खातरजमा करून त्याखेरीज १३ जुन, १९९६ पूर्वीचे वास्तव्य सिध्द करणारे शासकीय / अर्धशासकीय वितरीत पुरावे आहेत. अशा भाडेकरू / रहिवाशास पात्र समजण्यात येऊन स्वतंत्र गाळे पुनर्वसनासाठी पात्र ठरविण्यात यावे".

संदर्भिय शासन निर्णयाच्या तरतूदीनुसार, विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(६), ३३(७) व ३३(९) अन्वये राबविण्यात येत असलेल्या योजनांमधील भाडेकरू / रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तद्वतच योजनामधील उपकरप्राप्त नसलेल्या इमारतीमधील पात्र भाडेकरूची पात्रता निश्चित करण्यासाठी देखील संदर्भीय शासन निर्णयातील तरतूदीचा अवलंब करण्यात येईल.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१अंडे)(सी) अन्वये अधिसूचना:

मुंबई बेटावरील "अ" वर्गाकरिता लागू असलेला चटई क्षेत्रफळ निर्देशांक ३.०० हा उपकर प्राप्त इमारती "ब" व "क" वर्गवारीमधील सर्व इमारतींना चटई क्षेत्रफळ निर्देशांक ३.०० लागू करणेबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सदर अधिसूचना क्रमांक टिपीबी४३१२/प्र.क्र.०५/२०१२/नवि-११, मंत्रालय, मुंबई ४०० ०२१, दि. १४.०८.२०१३ अन्वये मंजूर केलेला आहे.

नगर विकास विभागाच्या दि. २१.०५.२०११ च्या अधिसुचनेतील व दि. ०७.१०.२०१३ च्या आदेशातील निर्देशानुसार उपकर प्राप्त मालमत्ताच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्र निर्देशांक ३.० प्रमाणे सुधारित ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत.

नगर विकास विभागाच्या दि. २१.०५.२०११ च्या अधिसुचनेतील वि. नि. ३३(७) परि. ३ कलम १०(अ) मधील सुधारित तरतुदीच्या विरोधात मे. जे. गाला एन्टरप्रायजेस यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. २४५७/२०११ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. २०.०३.२०१३ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ (१) नुसार दि. २१.०५.२०११ च्या अधिसुचनेमध्ये सुधारणेसंदर्भात आवश्यक निर्देश नगर विकास विभागाच्या दि. ०७.१०.२०१३ च्या आदेशाद्वारे देण्यात आलेले आहेत. संबंधित विकासकांना तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांना याबाबत पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात आलेले आहे.

विकास नियंत्रण नियमावली २०३४ नुसार विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत झालेल्या सुधारणा:

- १) एका भुखंडाचा पुनर्विकास केल्यास, भाडेकरु / रहिवाशयांना किमान ३०० चौ.फुट चटई क्षेत्र + ५% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होईल.
- २) २ ते ५ भुखंडाचा पुनर्विकास सामुहिकपणे केल्यास, भाडेकरु / रहिवाशयांना किमान ३०० चौ.फुट चटई क्षेत्र + ८% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होईल.
- ३) ५ पेक्षा अधिक भुखंडाचा पुनर्विकास सामुहिकपणे केल्यास, भाडेकरु / रहिवाशयांना किमान ३०० चौ.फुट चटई क्षेत्र + १५% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होईल.
- ४) कमाल चटई क्षेत्र ७० चौ.मी. वरून १२० चौ.मी. पर्यंत वाढविण्यात आलेले आहे.
- ५) पुनर्विकासासाठी ७० टक्के ऐवजी ५१ टक्के भाडेकरु / रहिवाशयांची संमती असणे आवश्यक आहे.

मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती व पुनर्रचना करण्यासाठी रूपये १०० कोटी वरून रूपये २०० कोटी अंशदानात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासनाने इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीच्या खर्चाची मर्यादा रूपये २०००/- प्रति चौ. मी. वर्सन रूपये ३०००/- प्रति चौ. मी. केली आहे. याच धर्तीवर उपकर अंशदानाची वसुली रूपये ७५०/- प्रति चौ. मी. वर्सन रूपये ३०००/- प्रति चौ. मी. इतकी वाढविण्याबाबत व त्यानुसार म्हाड अधिनियमध्ये करावयाच्या सुधारणा व म्हाडास देण्यात येणा-या अंशदानात वाढीचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

सदर वाढीव अंशदान १) मनपाकडून, २) शासनाकडून देय, ३) म्हाडाकडून व ४) मनपा कडून उपकर माध्यमातून अशा संबंधित खात्याकडून त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकीय तरतूद करून उपलब्ध करून देणेबाबत कळविण्यात येत आहे. आश्वासन क्र.२०६ मध्ये याबाबत शासनाकडून आश्वासन देण्यात आलेले असून, आश्वासनाची पूर्ती ही वेगवेगळ्या खात्याशी निगडीत असून कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे.

शासनाने दि.२४.०९.२०१८ रोजीच्या पत्रान्वये मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतीच्या दुरुस्तीकरिता म्हाडा प्राधिकरणाने त्यांच्याकडील उपलब्ध निधीतुन सन २०१८-१९ करीता रूपये १०० कोटी व सन २०१९-२० करीता रूपये १०० कोटी एवढा निधी मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळास, निधी वितरणाबाबतच्या प्रचलित नियमानुसार, मंजूर करण्याबाबत म्हाड अधिनियम १९७६ मधील नियम १६४ अन्वये प्राप्त अधिकारानुसार निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्राधिकरणाने दि.०२.१२.२०१८ अन्वये ६७९७ ठराव पारित केला असून, सन २०१८-१९ करीता रूपये १०० कोटी व सन २०१९-२० करीता रूपये १०० कोटी एवढा निधी मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळास वितरीत करण्यात आला आहे.

मुद्दा क्रमांक ११

विकास नियंत्रण नियमावली कलम ३३(९) मध्ये सुधारणा

शासनाने दि.०२.०३.२००९ च्या अधिसूचनेद्वारे सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील कलम ३३ (९) जारी केली आहे. सदर नियमावली अंतर्गत उपकरप्राप्त इमारतींबरोबर बिगर उपकरप्राप्त इमारती, शासकीय इमारती व काही प्रमाणांत झोपडपट्टी असलेल्या क्षेत्राचा समुह पद्धतीने पुर्णविकास करण्याची तरतुद आहे. पुनर्विकासाकरिता किमान च. क्षे. नि. ४.०० अथवा पुनर्वसनासाठी लागणारा च. क्षे. नि. अधिक ५५ ते ८०% प्रोत्साहनात्मक चर्टइक्सेन्ट निर्देशांक (च. क्षे. नि.) उपलब्ध होतो. पुनर्वसन योजना हाती घेण्यासाठी भूखंडाचे किमान क्षेत्र ४०००.०० चौ. मी. आहे. सदर नियमावली अंतर्गत निवासी रहिवाशी / भाडेकरूस किमान ३००.०० चौ. फू. व कमाल जुन्या इमारतीत वापरात असलेले क्षेत्रफळ देण्याची तरतुद आहे. परंतु ७५३.०० चौ. फू. पेक्षा अधिक असलेल्या क्षेत्रावर रहिवाश्यास बांधकाम खर्च द्यावा लागेल. तसेच भूखंडावर होणा-या एकूण बांधकामापैकी क्षेत्रिय च. क्षे. नि. व्यतिरिक्त उर्वरित बांधकाम क्षेत्रावर रु.५०००/- प्रति चौ. मी. या दराने विकास कर लावण्याची तरतुद करण्यात आली आहे.

सदर योजनेच्या मंजूरीकरिता शासनाने उच्च स्तरीय समिती गठीत केली असून या समितीद्वारे योजनांना प्राथमिक मंजूरी देण्याची तरतुद करण्यात आली आहे.

सदरच्या मूळ अधिसूचनेमध्ये सुधारणा करून शासनाने दि.०९.०९.२०१४ च्या अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार जर म्हाडाने स्वतःच्या जमिनीवर विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत योजना हाती घेतल्या. भाडेकरू / रहिवाशी ७०% संमतीपत्रे घेणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. सदरची अट शिथिल करणेबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

मुद्दा क्रमांक १२

मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्रचना करण्यासाठी अंशदानात वाढ

मुंबई बेटावरील ज्या इमारती उपकर प्राप्त आहेत अशा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती व पुनर्बाधणी करण्याची म्हाड कायद्यान्वये सांविधानिक जबाबदारी प्राधिकरणावर आहे. सदर जबाबदारी प्राधिकरणाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत पार पाडली जाते. सदर कामाकरिता लागणारा खर्च हा रहिवाशयांकडून उपकराच्या वसूलीतून उपलब्ध होणारा निधी, शासनाकडून कायद्यान्वये मिळणारे अंशदान, मुंबई महानगरपालिकेचे अंशदान, म्हाडाचे अंशदान, सदनिकेमध्ये राहणा-या रहिवाशयांकडून दिली जाणारी भाड्याची रक्कम व सेवा आकाराची रक्कम तसेच इतर किरकोळ जमेच्या रकमा यामधून भागविला जातो. या कामाकरीता उपलब्ध होण्या वार्षिक निधीचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत.

अ)	रहिवाशयांकडून वसूली केला जाणारा उपकर	-	रूपये ४०.०० कोटी.
ब)	राज्य शासनाचे अनुदान (वसूली झालेल्या उपकराइतकेच)	-	रूपये ४०.०० कोटी.
क)	मुंबई महानगरपालिकेचे अनुदान	-	रूपये १०.०० कोटी.
ड)	प्राधिकरणाचे अनुदान	-	रूपये १०.०० कोटी.

एकूण - रूपये १००.०० कोटी.

उपकराची रहिवाशयांकडून होणारी वसूली ही मुंबई महानगरपालिकेतर्फे केली जाते व सदर निधी राज्य शासनामार्फत प्राधिकरणास प्राप्त होतो. सदर निधीमध्ये रु. १९०.०० कोटी पर्यंत वाढ होण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सन - २०१३ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदरचा निधी रु. १००.०० कोटीवरुन रु. २००.०० कोटी करण्याबाबत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु, सदर निधी वाढून देण्याबाबतचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित आहे.

मुद्दा क्रमांक १५

सीआरझेड क्षेत्रफल पुनर्विकास आणि पुनर्वसन

म्हाडा मुंबई मंडळाअंतर्गत एकूण ५६ वसाहती असून त्यामध्ये १०४ अभिन्यास आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी मंडळामार्फत योजना राबविलेल्या आहेत. तथापि, काही भूखंड विकास आरक्षणाने बाधित भूखंड जसे की, आरक्षित रस्ते, खुले भूखंड, करमणुकीची मैदाने, नाल्यालगतचे क्षेत्र, उच्च दबाव विद्युतवाहीनीखालील मोकळी जागा इ. ठिकाणी झोपड्या वसलेल्या असून महाराष्ट्र शासनाने १९९५ पूर्वीच्या झोपड्यां संरक्षित केलेल्या आहेत.

प्रचलित पद्धतीनुसार अधिकृत झोपडीधारक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून विकासकाची नेमणुक करतात व प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सादर करतात. अशा प्रस्तावावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत जमिनमालकाकडून परिशिष्ट-२ करण्यासाठी प्रस्ताव म्हाडाकडे पाठविला जातो. आजतागायत अशा मोकळ्या भूखंडावर ब-याच ठिकाणी झोपडीधारकांनी अतिक्रमणे केलेली असून अशा झोपड-पट्ट्यांना परिशिष्ट-२ ची कार्यवाही करून पुनर्विकासाचे काम प्रगतीत आहे.

सद्यस्थितीत म्हाडाकडे नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी जमिन नगण्य असल्याने उपलब्ध अतिक्रमित झोपडपट्ट्याचा विकास म्हाडामार्फत केल्यास म्हाडास हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होऊ शकतो व या अनुषंगाने परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य होईल. अशा ठिकाणी मुंबई मंडळाने स्वतः किंवा विकासकामार्फत योजना राबविण्याचे ठरविलेले आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वन्यजीवन खात्याच्या दि.०६.०१.२०११ रोजीच्या सागर किनारा नियमन अधिसूचनेचा आधार घेवून सीआरझेड बाधित जमीनवर झालेल्या अतिक्रमित भूखंडावर योजना राबविणे शक्य आहे. या अनुषंगाने मुंबई मंडळाने अशा प्रकारच्या योजना संयुक्त भागीदारी तत्वावर राबविण्याचे धोरण निश्चित केले असून सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे तयार करण्याचा उद्देश आहे.

मुद्दा क्रमांक १६

धारावी पुनर्विकास प्रकल्प

प्रस्तावना :

धारावी हे मुंबई व मुंबईची उपनगरे यांना जोडणारे पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेले २४०.३५ हेक्टर [६०० एकर] क्षेत्रफळाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शासननिर्णय क्रमांक इ गोप्यो २००३/ प्र.क्र. १८९/ झोपसु-१अ दि. ०४ फेब्रुवारी २००४ अन्वये धारवी पुनर्विकास योजनेचा स्वयंपूर्ण विकास खाजगीकरणाद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची एकूण ५ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून दि. २५/६/२००९ रोजी धारावी पुनर्विकास प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडील क्र. धापुप्र-२००९/ प्र.क्र. ११२/ झोपसु-१अ दि. २१/५/२०११ रोजीच्या पत्रान्वये सेक्टर ५ चा विकास म्हाडातर्फे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. धारावी सेक्टर-५ चे एकूण क्षेत्रफळ ६२.०५ हेक्टर असून मशाल यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ९,८५३ झोपडयांचे पुनर्वसन करावयाचे आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्प / झोपुप्रा ने प्रस्तावित केलेल्या जमिन वापराच्या नकाशास शासन स्तरावर मंजूरी प्राप्त आहे.

सेक्टर-५ मधील म्हाडाची मालकी असलेल्या ७.११ हेक्टर जमिनीवर भागशः लेआऊट प्लॅन तयार करून त्यास धापुप्र / झोपुप्रा ची मंजूरी मिळवली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर ५ चा पुनर्विकास प्राधिकरणामार्फत करण्यास शासनाने मान्यता दिलेली असून त्यानुसार सदर प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम प्राधिकरणांतर्गत मुंबई मंडळाचे मामुख्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली चालु आहे. सदर प्रकल्पांतर्गत झोपडीधारकांनी पात्रता निश्चित करून परिशिष्ट-II तयार करण्याचे काम उपमुख्य अधिकारी/धापुप्र/मुंबई मंडळ यांच्या कार्यालयाकडून करण्यात येते.

धारावी सेक्टर ५ मधील १६ क्लस्टरपैकी क्लस्टर जे च्या जमिनीची मालकी (भूकर क्र. २/५०१) मुंबई मंडळ, म्हाडा यांची असल्याने क्लस्टर "जे" च्या जमिनीवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन प्राधान्याने करण्याचे निश्चित केलेले आहे.

शताब्दी नगर जे क्लस्टर मधील एकूण ८५१ झोपडीधारकांपैकी प्रथम टप्प्यात २६६ झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुंगाने सहाय्यक निबंधक, झोपडपट्टी

पुनर्वसन प्राधिकरण व धारावी पुनर्वसन प्रकल्प यांच्या देखरेखीखाली पात्र झोपडीधारकांना वितरण करावयाचे गाळे क्रमांक निश्चित करण्यासाठी दि. १७/०२/२०१६ रोजी सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार, २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना ताबापत्र देऊन दि. ३/५/२०१६ रोजी नवीन इमारत क्र. ०१ सी.एस.क्र. ५०१ धारावी येथे सदनिकांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच दुस-या टप्प्यामध्ये एकूण ६५ झोपडीधारकांना दिनांक २८/१०/२०१६ रोजी इमारत क्र. १ मध्ये चाव्यांचे वितरण करण्यात आले. पात्र झोपडीधारकांच्या झोपड्या तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत २६८ झोपड्यांचे तोडकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.

धारावी सेक्टर-५ च्या पुनर्विकासाचे काम म्हाडास देण्याचा निर्णय झाल्यावर सेक्टर-५ करीता प्रकल्प नियोजन सल्लागार [PMC] म्हणून मे.ग्लोबल इंजिनियरिंग सर्विसेस यांची नियुक्ती करण्यात आली असून सदरहू प्रकल्प नियोजन सल्लागाराने Inception Report सादर केला. त्यास मा.उपाध्यक्ष / प्रा. यांनी मान्यता दिली आहे. प्रकल्प नियोजन सल्लागाराने सेक्टर-५ चा मास्टर प्लान तयार केला होता. त्यावर मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार / प्रा. यांचे अभिप्राय घेऊन मा. उपाध्यक्ष तथा मु.का.अ./प्रा. यांचे मंजूरीने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करणेस्तव सादर केला होता. परंतु या कार्यालयास प्राप्त झालेल्या दि. १९/०५/२०१८ रोजीच्या झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधील मुददा क्र. ४ (i) व ४ (ii) नुसार धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सर्व सेक्टर (सेक्टर-५ सहित) एस.पी.व्ही. च्या धर्तीवर राबविण्यासाठी म्हाडाच्या अखत्यारीतील सेक्टर-५ एस.पी.व्ही. कंपनीकडे सुपुर्द करणेबाबत नमूद आहे. सदर बाब विचारात घेऊन मा. उपाध्यक्ष / प्रा. यांच्या मान्यतेनुसार मे. ग्लोबल इंजिनियरिंग सर्वीसेस यांची सेवा दि. ०३/०८/२०१८ च्या पत्रान्वये समाप्त करण्यात आली.

धारावी सेक्टर-५ मध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम सुरु असून झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून परिशिष्ट-II तयार करण्याचे काम उपमुख्य अधिकारी / धापुप्र / मुंबई मंडळ यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकामाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

इमारत क्र.	गाळ्यांची संख्या			इमारतीचे मजले	गाळ्याचे चटई क्षेत्रफळ [चौ.फूट]	वि.नि.नि.	शेरा
	निवासी	अनिवासी	एकूण				
०१	३५८	-----	३५८	स्टील्ट +१८	३००	३३-१०(A)	इमारत बांधकाम पूर्ण.

०२	५०७	१२	५१९	स्टील्ट +२२	४०५	३३-०९(A)	इमारतीचे फांडेशनचे काम सुरु आहे.
०३	१६५	०३	१६८	स्टील्ट +२२	३५०	३३-१०(A)	इमारतीचे फांडेशनचे काम सुरु आहे.
०४	३३०	०८	३३८	स्टील्ट +२२	३५०	३३-१०(A)	इमारतीच्या चौदाव्या मजल्याचे काम पूर्ण.
०५	३३०	०४	३३४	स्टील्ट +२२	३५०	३३-१०(A)	
एकूण	१६९०	२७	१७१७				

इमारत क्र. १ ते ५ बाबत पर्यावरण विभागाची मंजुरी प्राप्त आहे.

मोकळ्या असलेल्या भूखंडावरील ३०० चौ.फू. चटईक्षेत्र असलेल्या ३५८ सदनिकांची स्टील्ट + १८ मजल्याची इमारत क्र. १ बांधून पूर्ण झाली आहे व दि. १/११/२०१५ रोजी रहिवास प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे आणि तेथे पुनर्वसन करण्याकरीता जवळच असलेल्या म्हाडाच्या जमिनीवरील जे क्लस्टर मधील ३५२ रहिवाश्यांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे व त्यांना सदर इमारतीमध्ये पुनर्वसित करण्यात आले आहे.

इमारत क्र. ४ व इमारत क्र.५ च्या नकाशांस दि. १९/१०/२०१५ रोजी मंजूरी मिळाली आहे. या कामास प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजूरी प्राप्त झाली असून मेसर्स बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नो. प्रा.लि. या कंत्राटदारास इमारतीचे काम सुरु करण्यास दि. २२/०२/२०१६ रोजी कार्यादेश [Work Order] देण्यात आले आहेत आणि सदरहू इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. तथापि, दरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्प / झो.पु.प्राधिकरणाने दिनांक २३/०२/२०१६ रोजीच्या पत्रानुसार फन्जीबल एफ एस आय वापरून ३०० चौ.फुट चटई क्षेत्रफळ आणि अधिक अतिरिक्त ५० चौ.फुट [Flower bed, ornamental projection /niche] असे एकूण ३५० चौ.फुट असलेले पुनर्वसन गाळ्याचे क्षेत्रफळानुसार इमारतीचे नकाशे सुधारीत करण्याबाबत कळविले असून त्याप्रमाणे नकाशात बदल करण्यात आला आहे व इमारत क्र.४ व ५ चे सुधारीत नकाशे मंजुरीस्तव पाठविण्यात आले होते. सदर सुधारीत नकाशास दि.०९/०६/२०१६ रोजी धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची मंजूरी प्राप्त झाली आहे व सदर इमारतीचे काम विसाव्या स्लॅब पर्यंत पुर्ण झाले आहे व इमारतीचे २२ मजल्यांपर्यंतचे पुढील बांधकाम केंद्राच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची मंजूरी प्राप्त झाल्यामुळे सुरु केले आहे.

तसेच इमारत क्र. ०२ व ०३ च्या सुधारीत नकाशास दि. १२/१०/२०१७ रोजी मंजूरी प्राप्त झालेली आहे. या इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच इमारत क्र.२ व ३ करीता सिटीस्पेसचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. इमारत क्र.२ व ३ चे प्रकल्प बांधकाम सुरु करण्यासाठी मे. बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉ. प्रा. लि. यांना दि.२३/०३/२०१८ च्या पत्रान्वये कार्यादेश देण्यात आले आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून कमेन्समेंट सर्टिफिकेट (Plinth C.C.) लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे.

शासनाच्या दि.०५-११-२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये धारावी सेक्टर -५ हा प्रकल्प धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) / झोपडपड्ऱ्ही पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांना पुढील कार्यवाहीसाठी हस्तांतरीत करण्यात आला आहे.

धारावी सेक्टर १ ते ५ पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प विभागाने निविदा मागून विकासाची नियुक्ती केली आहे.

स्कायवॉकचे बांधकाम :

धारावी, मुंबई १७ या विधानसभा मतदारसंघातील माहिम रेल्वे स्थानकते धारावी सेक्टर - ३ येथील अभ्युदय बँकेपर्यंत स्कायवॉक बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने म्हाडाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नेमणूक केली आहे. सदर स्कायवॉक बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पत्र क्र. निधी - २०१६/प्र.क्र. १८९/झोपनि-२ दिनांक ०१/१०/२०१२ अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई झोपडपड्ऱ्ही सुधार मंडळाला उपलब्ध करून देण्यांत आलेल्या रक्कमेपैकी शिल्लक असलेल्या रु. १४.१२ कोटी इतक्या निधीतून निधी उपलब्ध करून दिलाहोता. सदर निधीतून प्रस्तावित स्कायवॉकच्या सुमारे २९४ मीटर्स लांबीचा स्कायवॉक पहिल्या टप्प्यात बांधून पूर्ण झाला आहे व तो सध्या जनतेच्या वापरात आहे.

सदर स्कायवॉकचे उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित करण्यांत आले असून त्यात पुढील कामाचा समावेश आहे.

१. टप्पा १ च्या स्कायवॉकचा अभ्युदय बँकेपर्यंत विस्तार करणे.
२. टप्पा १ चा स्कायवॉक लगतच्या रेल्वेवरील पूर्व पश्चिम भागास जोडणाऱ्या महानगरपालिकेच्या पादचारी पूलास जोडणे.
३. टप्पा १ चा स्कायवॉक व माहिम रेल्वे स्थानकातील रेल्वे पादचारी पूलाची पूर्व बाजू स्कायवॉकने जोडणे.
४. महत्वाच्या ठिकाणी पादचारी चढउतारासाठी पायऱ्यांची बांधणी करणे.

सदर कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रु. १५.०० कोटी इतका निधी म्हाडास उपलब्ध करून दिला असून सदर काम करण्यास ई -निविदा मागवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे व कंत्राटदारास कार्यादेश देण्यांत आले आहेत. सदर कामासाठी काही खात्यांचे ना हरकत प्रमाणपत्र/ शेरे प्राप्त झाले असून पश्चिम रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांची परवानगी / शेरे लवकरच अपेक्षित असून ते प्राप्त इ आत्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यांत येईल. सदर स्कायवॉकचे काम सुमारे १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

संक्रमण शिबीरात राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतरणाबाबतचे धोरण.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतीमधील, धोकादायक म्हणून जाहिर केलेल्या किंवा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या पात्र भाडेकरु / रहिवाशयांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वितरण करण्यात येते. मोडकळीस आलेल्या अथवा दुरुस्ती करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमधील पात्र भाडेकरु / रहिवाशी यांचेकडून रहिवाशयासंबंधी पुरावे उदाःस्तदार यादी, भाडेपावती, शिधापत्रिका व शासकीय / अशासकीय संस्थेकडून देण्यात येणाऱ्या दस्तऐवजांची तपासणी केली जाते. त्याआधारे भाडेकरु / रहिवाशी यादी तयार करून संबंधित पात्र भाडेकरु / रहिवाशी यांना निष्कासन सुचना देण्यात येते व निष्कासन सुचनाधारक यांना संक्रमण गाळ्यांचे वितरण करण्यात येते.

जुन्या उपकरप्राप्त इमारतीमधील पात्र भाडेकरु / रहिवाशी यांना त्यांच्या उपकरप्राप्त इमारतीच्या जागेवर नव्याने पुनर्रचित केलेल्या इमारतीमध्ये गाळ्यांचे भाडेतत्वावर / मालकी तत्वावर वितरण करण्यात येते. तसेच ज्या उपकरप्राप्त इमारतीचे भुखंड आरक्षण वा इतर काही कारणांमुळे बाधित झालेले आहे व जेथे पुनर्रचित इमारत बांधणे शक्य नाही अशा भाडेकरु / रहिवाशयांना व ज्या पुनर्रचित इमारतीमध्ये जुन्या उपकरप्राप्त इमारतीपेक्षा कमी गाळे बांधले गेलेले आहे, अशा वंचित भाडेकरु / रहिवाशी यांचेसाठी बृहतसुचीवरून गाळे वितरण केले जाते. पुनर्रचित इमारतीमधील अतिरीक्त गाळे, ना-हरकत प्रमाणपत्रांतर्गत विकासकाकडून प्राप्त गाळे तसेच संक्रमण शिबीरांच्या पुनर्विकासातुन प्राप्त होणारे अतिरीक्त गाळ्यांचे वितरण बृहतसुचीवरून उपकरप्राप्त इमारतीच्या पात्र भाडेकरु / रहिवाशयांना करण्यात येते.

संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी मंडळाची पुर्वीची कार्यपद्धती :-

उपकर प्राप्त इमारतीची दुरुस्ती अथवा धोकादायक स्थिती विचारात घेऊन कार्यकारी अभियंत्यांकडून भाडेकरूस निष्कासनाची सूचना (Vacation Notice) देण्यात येत होती. तदनंतर संबंधित रहिवाशी / भाडेकरूस अशा सूचनेच्या आधारे उपमुख्य अधिकारी [संक्रमण गाळे] यांचेकडून गाळे वितरण आदेश घेत असे व त्याप्रमाणे भाडेवसुलीकार संबंधितांस संक्रमण गाळ्याचा ताबा देत असत.

यामध्ये संबंधित विभागीय कार्यकारी अभियंत्यांचा गाळे वितरण / ताबा देण्याच्या प्रक्रीयेत कोणताही संबंध येत नव्हता. त्यामुळे भाडेकरूने खरोखर उपकरप्राप्त इमारतीमधील खोली खाली केली किंवा नाही, इमारत दुरुस्त झाली किंवा पुर्नरचित झाल्यावर संक्रमण शिबीराचा गाळा रिक्त केल्याची खात्री होत नव्हती. त्यामुळे असे भाडेकरू मूळ इमारतीत राहून वितरण आदेशाची विक्री करत, संक्रमण शिबीरात भाडेकरू ठेवत अथवा अन्य प्रकारे गैरव्यवहार करत असल्याचे दिसून येत होते.

संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी सुधारीत कार्यपद्धती :-

पूर्वीच्या वितरण प्रणालीतील दोष विचारात घेता जानेवारी २०१० पासून वितरण पद्धत बदलून वितरण आदेश मंडळाकडून प्राप्त करून घेणे, वितरण आदेश संबंधितांना बजावणे, उपकर प्राप्त इमारतीतील गाळा रिक्त करून घेणे, उपकर प्राप्त इमारत दुरुस्त / पुर्नरचित झाल्यावर त्यास संक्रमण शिबीरातून परत मुळ इमारतीत आणणे इत्यादी जबाबदा-या प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपविष्ण्यात आल्या आहेत. ज्यावेळी एखादी इमारत दुरुस्तीसाठी अथवा धोकादायक म्हणून खाली करण्याची आवश्यकता भासल्यास, त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी मंडळाकडून आवश्यक तेवढे वितरण आदेशाची मागणी करून ते प्राप्त करून घेणे व असे वितरण आदेश संबंधीत भाडेकरूस ताबा देण्याकरिता देणे व धोकादायक इमारत खाली करून घेणे. इमारत दुरुस्तीनंतर लगेच अशा भाडेकरूना परत मूळ इमारतीत आणणे व संक्रमण शिबीर खाली केल्याची खात्री करण्याची जबाबदारी आता कार्यकारी अभियंत्यावर सोपविष्ण्यात आल्याने वितरणाच्या माध्यमातून होणा-या गैरप्रकारास मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.

माहे सप्टेंबर २००९ पासून मंडळाची पुर्नरचना करून मंडळाचे कामकाज प्रभाग निहाय कार्यकारी अभियंत्यांकडे दिले आहे. सद्यस्थितीत १५ कार्यकारी अभियंता व ०४ उपमुख्य अभियंता यांच्यामार्फत मंडळाचे क्षेत्रीय स्तरावर काम सुरु आहे. १५ कार्यकारी अभियंत्यांपैकी १४ कार्यकारी अभियंत्यांकडे संक्रमण शिबीर निहाय जबाबदारी सोपवल्याने संक्रमण शिबीराचे व्यवस्थापन, ताबा देणे, ताबा घेणे, वसुली करणे इत्यादी सर्व कामे एका कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली सोपविल्याने दैनंदिन कामकाजात सुसुत्रतापणा आण्यात यश संपादन झालेले आहे. गाळे वितरण करण्यात आले आहे व त्यांचे मदतीस उप अभियंता, शाखा अभियंता, मिळकंत व्यवस्थापक व भाडेवसुलीकार नियोजन हे परिपत्रक क्र.उपमुअ/संगा/७०८/२०१० दि.१७.०३.२०१०, परिपत्रक क्र. मुअ/दुवपु/उपमुअ/पुगा/१०११ /१०, दि.१८.०३.२०१० व परिपत्रक क्र. मुअ/ दुवपु/ उपमुअ/ संगा/ २४३५/१० दि.१८.१०.२०१० अन्वये करण्यात येत आहे.

म्हाडा सोडत प्रक्रियेमधील पारदर्शकता

सर्वसामान्य जनतेला घर देण्याचा मूळ व एकमेव हेतूने म्हाडातर्फे घराची निर्मिती करण्यात येते. या घरांचे सोडतीद्वारे वितरण करण्यात येते. सोडतीमध्ये समाजातील विविध घटकांना आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

म्हाडामार्फत काढण्यात येणारी सोडत ही संपूर्ण पारदर्शक प्रकारे काढण्यात येते. या सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाने वेळोवेळी अदयावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा केलेल्या आहेत.

- म्हाडाची सोडत ही सर्वसामान्यांच्या समोर काढण्यात येते. सोडतीमध्ये सर्व अर्जदारांना/जनतेला सहभागी होता येते.
- सोडत प्रक्रिया ही ओळ्हर साईट कमिटीच्या देखरेखीखाली राबविण्यात येते.
- सोडत प्रक्रियेसाठी संपूर्णपणे अदयावत संगणकिय प्रणालीचा वापर करण्यात येतो.
- सोडतीसाठी वापरण्यात येणारे सॉप-टवेअर ही IIT कडून पडताळणी करण्यात आली आहे.
- सोडत ही योजना निहाय व आरक्षण गट निहाय काढण्यात येते.
- सोडतीची जाहिरात ही जास्तीत जास्त वृत्तपत्रांमध्ये देण्यात येते तसेच वृत्तवाहिन्यांना सोडतीची व जाहिरातीची माहिती देऊन त्याद्वारे सर्व सामान्यांना जाहिरातीची माहिती पोचविण्यात येते.
- जाहिरातीची संपूर्ण माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.
- म्हाडाच्या संकेत स्थळावर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक, सदनिकांचे ठिकाण, किंमत, क्षेत्रफळ याबाबतची माहिती तसेच योजनेचे स्थळदर्शक नकाशे यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते.
- सोडत काढण्यापूर्वी अर्ज भरण्याकरीता बँकेची नियुक्ती करण्यात येते. बँकेमार्फत अर्ज स्विकृत करून घेतले जातात.
- सोडतीमध्ये पारदर्शकता आणखी वाढविण्याच्या दृष्टिने सोडती आधी अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन भरून घेतले जातात.
- सोडतीत सहभागी होणा-या अर्जदाराने स्वतःच्या पॅनकार्ड नंबर अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले. पॅन क्रमांक बँक अप टिप द्वारे यु.टी.आम.सर्वर कडून तपासून घेतले जातात.
- अर्जदारांकडून भरलेल्या सर्व माहितीची सोडतपूर्व छाननी करण्यात येते.

- सोडत काढण्यापूर्वी सोडतीसाठीचा सर्व डाटा म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर अर्जदारांकडून आक्षेप असल्यास ते मागवून त्यांची पुर्तता करण्यात येते.
- सोडतीचे थेट प्रेक्षण करण्यासाठी वृत्त वाहिन्यांना सोडतीत स्थान देण्यात येते. तसेच सोडत म्हाडा वेबसाईट वर रिअलटाईम दाखविण्यात येते.
- सोडत झाल्यावर लगेचच विजेत्यांची नावे संकेत स्थळावर जाहिर करण्यात येतात.
- सोडतीत अयशस्वी अर्जदारांनी अनामत रक्कम त्यांनी अर्जात नमूद केलेल्या बँक खाते क्रमांकावर लगेचच ऑनलाईन परत करण्यात येते.
- वेळोवेळी पात्र /अपात्र अर्जदारांचे नाव म्हाडा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- सोडतीनंतर अर्जदारांना सुचनापत्रे देऊन पात्रता सिद्ध करण्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्यात कळविले जाते.
- कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी प्राधिकृत अधिका-यांची नियुक्ती केली जाते. प्राधिकृत अधिकारी अर्जदाराच्या कागदपत्रांची तपासणी करून म्हाडाच्या नियमानुसार अर्जदारांना पात्र अथवा अपात्र ठरवतात. पात्र अर्जदारांना घरांचे वितरण करण्यात येते.
- अपात्र अर्जदारांना पात्रतेची आणखी एक संधी म्हणून अपिल अधिका-यांकडे अपिल करता येते. अपिलामध्ये अपात्र अर्जदारांना स्वतः उपस्थित राहून स्वतःच्या पात्रतेचा दावा करता येते. त्यामध्ये पात्र झालेल्या अर्जदारांना सदनिका वितरण करण्यात येते.
- अपिलामध्ये अपात्र झालेल्या अर्जदारांची अनामत रक्कम परत करून प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांना वितरणाची संधी दिली जाते.
- संपूर्ण वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिल्लक सदनिकांचा समावेश पुढील सोडतीत करण्यात येतो.

मुद्दा क्रमांक २०

म्हाडामार्फत लँड बँक तयार करण्याची कार्यवाही
जमीन संपादन विषयीच्या मासिक प्रगती अहवालाचा गोषवारखड

महिना - जुन २०१८

अ.क्र	भू-संपादनाचा स्रोत	ताब्यात मिळालेल्या जमिनीचे क्षेत्र	वापर केलेल्या जमिनीचे क्षेत्र	अदयाप वापर करावयाच्या जमिनीचे क्षेत्र	३१.३.१८ अखेर संपादनाच्या प्रक्रिया मार्गातील जमिनीचे क्षेत्र	अहवाला च्या महिन्यापर्यंत चालू वर्षात संपादन प्रक्रियेतून ताब्यात मिळालेले क्षेत्र हेक्टर	अहवाला च्या महिन्यानंतरच्या दिनांकास प्रक्रिया मार्गातील क्षेत्र हेक्टर
१	२	३	४	५	६	७	८
१	भूसंपादन अधिनियम १८९४ खाली	९०६.७७०	८८४.५००	२२.२७०	८.८२०	०.०००	८.८२०
२	म्हाड अधिनियमाखा लील कलम ४१ नुसार	५३२.५६०	४७५.०३०	५७.५९०	५३७.१९०	०.०००	५३७.२३०
३	म्हाड अधिनियमाखा लील कलम ५२ नुसार	१०६.३१०	४५.४००	६०.९१०	५२.९९०	३२.६२०	३६.८४०
४	शासकिय जमिन	१६००.०२०	१३५८.६३०	२४१.३९०	८४५.१२०	१०९.६५०	७१९.३९०
५	निमशासकिय जमिन	२२३.८८०	१८९.०२०	२६.५६०	१९.२५०	०.०००	१९.२५०

६	ना.ज.क.धा. कायद्यातून अतिरिक्त घोषित झालेल्या जमीनीपेकी	४७७.२१३	३४९.०४६	१२८.१६७	१०१.८५५	०.९४४	१०१.७९५	
७	एमआरटीपी ॲक्ट नुसार	४.३२०	४.३२०	०.०००	५०.२७०	०.०००	४९.५२०	
८	इतर स्त्रोतातून (नगरपालिका / एमआयडीसी इ.)	२८४.४४९	२७६.६३९	१६.११०	४.७५०	०.०००	४.७५०	
	एकूण	४१३५.५८२	३५८२.५८	५५२.९९	१६२०.२४	८३.९३४	१५१९.३	४०

म्हाडामार्फत लँड बँक तयार करण्याची कार्यवाही

उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे म्हाडामार्फत म्हाड अधिनियम १९७६ च्या कलम ४१ अंतर्गत ५२७.२३० हे. इतके क्षेत्र भूसंपादनाच्या प्रक्रियामार्गात समाविष्ट आहे. तसेच म्हाड अधिनियम १९७६ च्या कलम ५२ अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ३६.८४० हे. क्षेत्र जमीन खरेदीच्या प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे म्हाडा प्राधिकरणामार्फत शासनाकडे मागणी केलेल्या ८४२.९३० हे. शासकिय जमीनीचे क्षेत्र प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे. तसेच निमशासकिय जमीनीचे १९.२५० हे. क्षेत्र प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे. एम. आर.टी.पी. ॲक्टनुसार ४९.५२० हे. जमीनीचे क्षेत्र प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे.

शासन निर्णय क्र. जमीन- ०९/२०१२/प्र.क्र.७९/ज-१ दिनांक २ जुलै २०१३ च्या अनुषंगाने म्हाडाच्या विभागीय मंडळामार्फत विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे शासकिय जमीनींचा ताबा मिळणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

मुद्दा क्रमांक २२
उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशयांना विमा योजना

दि.०१.०५.१९८५ पासून उपकर लागू असलेल्या इमारती / इमारतीचा भाग कोसळून मृत / जखमी झालेल्या व्यक्तींसाठी मंडळाने "न्यु इंडिया अँश्युरन्स कंपनी लि." मार्फत विमा उतरण्यात आला आहे. सन १९९३ पासून सदर विम्याच्या हप्ता प्रति इमारत रूपये ३०/- प्रमाणे मंडळामार्फत वार्षिक हप्ता रूपये ५,०५,४५२/- इतका भरण्यात येतो.

सध्या प्रचलित असलेली विमा संरक्षणाची मदत ही अपूरी असल्याने, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अशा उपकर प्राप्त इमारती वा तिचा कोणताही भाग कुठल्याही कारणाने कोसळल्यास त्या दुर्घटनेत सापडलेल्या मृत व्यक्तीच्या वारसांना रूपये ५.०० लक्ष एवढ्या भरीव रक्कमेची आर्थिक मदत करण्याची जबाबदारी मंडळाने घ्यावी, असे निवेदन पावसाठी अधिवेशन सन २०१३ दरम्यान विधी मंडळात केले. त्यास अनुसरून यासाठी लागणारा अंदाजित निधी रूपये ७०.०० लक्षाची तरतूद म्हाडाच्या अंदाजपत्रकात करून हा निधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. सदर बाबतची बाब टिप्पणी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ठेऊन खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ठराव क्रमांक : ६६५७

दिनांक : ८.५.२०१४

प्राधिकरणाने एकमताने निर्णय घेतला की, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या उपकरप्राप्त इमारती मधील रहिवाशांना विमा योजना लागू करणेकरीता स्वतंत्र निधी उपलब्ध होणेकरीता म्हाडा फंडातून रु.१०.०० कोटी गुंतवणूक करण्याकरीता व सदर गुंतवणूकीवर प्राप्त होणारे व्याज निधीमध्ये जमा करून सदर निधीस "मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विमा निधी" या शिर्षकाखाली ठेवण्यास व मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रा. यांच्या मंजूरीने निधीचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, शासनाकडून दरवर्षी प्राप्त होणारे अनुदान / निधी म्हाडा फंडात जमा करण्यात यावा.

त्याप्रमाणे, उपकरप्राप्त इमारतीत अपघातग्रस्त झाल्यास खालीलप्रमाणे मदत देण्यात येणार आहे.

- | | |
|---|----------------|
| १) मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास :- | रूपये ५ लक्ष. |
| २) गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना मदत :- | रूपये ५० हजार. |
| ३) किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना मदत :- | रूपये २५ हजार. |

मुद्दा क्रमांक २४
म्हाडा ५६ वसाहर्तीचा पुनर्विकास

शासन निर्णय ०६.१२.२००८ नुसार वि.नि.नि. ३३(५) अन्वये म्हाडा अभिन्यासातील पुनर्विकासासाठी २.५ च.क्षे.नि. लागू करण्यात आला होता. सदर वि.नि.नि. ३३(५) अन्वये प्रामुख्याने शासनाचे खाली नमुद उद्देश होते.

१) अस्तित्वातील गाळेधारकाच्या राहणीमाना मध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास व्हावा.

२) उपलब्ध होणा-या अतिरिक्त चटई क्षेत्रफळामधून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावी.

उपरोक्त उद्देशाच्या अनुषंगाने शासनाने दि. ०६.१२.२००८ रोजी मुंबईतील म्हाडा वसाहर्तीना सुधरित विकास नियंत्रण नियमावली ३३(५) नुसार २.५ च.क्षे.नि. लागू करण्याची अधिसूचना जारी केली होती. सदर अधिसूचनेतील नियम क्र. ३३(५) २ C (i) व (ii) अन्वये विकास प्रस्तावासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

पर्याय (i) नुसार :- एकूण उपलब्ध चटईक्षेत्रापैकी पुनर्वसनासाठी लागणारे चटईक्षेत्र अधिक नियमानुसार दिलेले प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र याची वजावट करून उर्वरित चटईक्षेत्र म्हाडा व विकासक यांचे दरम्यान २:१ या प्रमाणात विभाजीत करावयाचे आहे, अशी तरतुद आहे. प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्धारित करतांना पुनर्विकास क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे.

पर्याय (ii) नुसार :- नियमानुसार वितरित होऊ शकणा-या एकूण चटईक्षेत्रातून अस्तित्वातील चटईक्षेत्र / वि.नि.नि. ३२ नुसार उपलब्ध होणारे चटईक्षेत्र वजावट करून उर्वरित चटईक्षेत्रासाठी म्हाडाने ठरविलेल्या दरानुसार किंमतीचा भरणा करून ते पुनर्विकासासाठी वितरित करण्यात येईल.

सर्वसामान्यांसाठी गृहनिर्माण करणेसाठी म्हाडा कटिबंध असून अधिमुल्य स्विकारणे ऐवजी तयार घराच्या स्वरूपात मोबदला घेणे अधिक हितावह असल्याने, प्राधिकरणाने ठराव क्र. ६५०७ दि. २०/०९/२०१० पूर्वी प्राप्त झालेल्या पुनर्विकास प्रस्तावांना पर्याय (ii) नुसार आकारणी करून आणि दि. २०/०९/२०१० रोजीपासून पुढे प्राप्त झालेल्या पुनर्विकास प्रस्तावांमधून पर्याय (i) नुसार बांधीव गाळे घेण्याचे धोरण स्विकारण्यात आले होते.

सर्वसामान्यांसाठी परवडणा-या घरांची उपलब्धतता वाढविण्याची गरज व त्यासाठी मुंबईत म्हाडाकडे जमिनीची असलेली मर्यादित उपलब्धतता लक्षात घेता बांधकाम स्वरूपात मोबदला घेण्याचे म्हाडाचे धोरण रास्त असले तरी म्हाडाच्या सध्याच्या उपरोक्त धोरणास पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, हे लक्षात घेता सदर धोरणात सुयोग्य सुधारणा करणे आवश्यक झाल्याने शासन स्तरावर यावर उपाययोजना करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना होऊन वि.नि.नि. ३३(५) मध्ये प्रस्तावित सुधारणांसाठी दि. २३/०५/२०१३ रोजी शासनाच्या नगर विकास विभागामार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दि. १४.११.२०१३ रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उपरोक्त प्रस्तावित सुधारणांमध्ये खाली नमुद प्रमुख बाबींचा समावेश आहे.

- १) यापूर्वीचे चटईक्षेत्र २.५ वाढ करून उपरोक्त मर्यादा ३.०० करण्यात आहे.
- २) पुनर्वसन क्षेत्राचे किमान ३००.०० चौ.फुट व कमाल ८६०.०० चौ.फुट पर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
- ३) प्रोत्साहनात्मक क्षेत्र हे त्या वसाहतीसाठी लागू असलेल्या शिघ्रगणकाच्या बांधकाम दर व भूखंडाचा दर यावर आधारित करण्यात आलेला आहे.

वरीलप्रमाणे सुधारित वि.नि.नि. ३३(५) अमलांत आलेली असल्याने भविष्यात पुनर्विकास प्रस्तावात अधिमुल्या ऐवजी फक्त हार्डिंग स्टॉक उपलब्ध होत असल्याने अधिकाधिक परवडणा-या घरांच्या संस्थेत वाढ होऊन जनतेस उपलब्ध करून देणे शक्य होईल.

विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत म्हाडा जमिनींचा /वसाहतींचा विकास/पुनर्विकास

मोकळ्या भूखंडावर विकास योजना राबविणे

- बृहनमुंबई मनपा हृदीतील उपनगरांतील म्हाडा अभिन्यासासाठी ३.० च.क्षे.नि. पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे.
- कमीत कमी ६०% घरे अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणे बंधनकारक आहे.
- म्हाडाकडे असलेल्या वाढीव च.क्षे.नि. मुळे म्हाडा खाजगी जमिन विकत घेऊन त्यावर सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे बांधू शकते.

बृहनमुंबई मनपा हृदीअंतर्गत म्हाडा अभिन्यासातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास

- सद्यस्थितीत मंडळाच्या मालकीच्या २००० हेक्टर जागेवर २.२५ लक्ष घरे आहेत.
- ५००० सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत.
- जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ३.० च.क्षे.नि. लागू करण्यात आलेला आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांना मोठ्या आकाराच्या सदनिका मोफत देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वसन झाल्यानंतर उर्वरीत च.क्षे.नि. ची भागीदारी संस्था/विकासक व म्हाडा यांचेमध्ये करून सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे निर्माण करण्याचा मंडळाचा उद्देश आहे.

- सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत किंवा खाजगी विकासकामार्फत करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- पुनर्विकासादरम्यान कमीत कमी ३००.०० चौ.फु. इतक्या क्षेत्रफळाची सदनिका देण्याची तरतूद आहे.
- समुह पुनर्विकासादरम्यान अस्तित्वातील गाळेधारकांना अधिक च.क्षे.नि. देण्याची तरतूद आहे.
- सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत केल्यास अस्तित्वातील गाळेधारकांना अधिक च.क्षे.नि. देण्याची तरतूद आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वर्सन झाल्यानंतर उर्वरीत च.क्षे.नि. ची भागीदारी संस्था/विकासक व म्हाडा यांचेमध्ये होते.
- अस्तित्वातील गाळेधारकांना किमान ३००.०० चौ.फु. किंवा अस्तित्वातील सदनिकेल्या क्षेत्राच्या ३५% अधिकचे क्षेत्रापैकी जे जास्त असेल ते देय आहे. याव्यातिरीक्त समुह पुनर्विकासादरम्यान लागू असलेले अधिकच्या क्षेत्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

भूखंडाचे क्षेत्र	समुह पुनर्विकासादरम्यान लागू असलेले अधिकचे क्षेत्र
४००० चौ.मी. पर्यंत	निरंक
४००० चौ.मी. ते २ हेक्टर	१५%
२ हेक्टर ते ५हेक्टर	२५%
५ हेक्टर ते १० हेक्टर	३५%
१० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त	४५%

- LR/RC नुसार विकासकास लागू असलेले प्रोत्साहनात्मक क्षेत्र

LR/RC	विकासकास लागू असलेले प्रोत्साहनात्मक क्षेत्र
४००० चौ.मी. पर्यंत	निरंक
४००० चौ.मी. ते २ हेक्टर	४०%
२ हेक्टर ते ५हेक्टर	५०%
५ हेक्टर ते १० हेक्टर	६०%
१० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त	७०%

- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वर्सन हिस्सा व विकासकाचा प्रोत्साहनात्मक हिस्सा वगळता उर्वरीत च.क्षे.नि. ची म्हाडा व संस्था यांचेमध्ये भागीदारी दर्शविणारा तक्ता

LR/RC	संस्थेचा हिस्सा	म्हाडाचा हिस्सा
६ व त्यापुढे	३०%	७०%
४-६ दरम्यान	३५%	६५%
२-४ दरम्यान	४०%	६०%
२ किंवा कमी	४५%	५५%

- म्हाडा हिस्सा खुल्या बाजारात सोडत पध्दतीने परवडणा-या घरांच्या स्वरूपात विकण्यात येतो.
- अस्तित्वतील गाळेधारकांना मोठ्या आकाराची घरे प्राप्त होतात तसेच इतर लाभ जसे की कॉपर्स पंड, पुनर्विकासादरम्यान भाडे इ. पुरविले जाते.
- नजिक्या काळात किमान १.० लक्ष घरे तयार करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे.

उपरोक्त धोरणानुसार प्रचलित ३३ (५) च्या पुनर्विकासाच्या धोरणास संस्थांचा प्रतिसाद कमी असल्याने, शासनाने दि. ०३/०७/२०१७ रोजी वि.नि.नि.३३(५) मधील फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दि. ०३/०७/२०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार वि.नि.नि.३३(५) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.

- १) मुळ रहिवाशयांना पुनर्वसन क्षेत्र ३००.०० चौ.फुटाएवजी ३५.०० चौ.मी. (फंजिबल शिवाय कारपेट).
- २) ४०००.०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडास ४.०० च.क्षे.नि. मंजूर करण्यात आला.
- ३) ४०००.०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या सहकारी संस्थांना ३.०० च.क्षे.नि. अधिमुल्यावर आधारित उपलब्ध करून देणे. अधिमुल्याचा दर हा इमारतीची वर्गवारी तसेच LR/RC च्या प्रमाणावर खालील तक्त्यानुसार राहील.

LR/RC	अत्यल्प उत्पन्न गट/ अल्प उत्पन्न गट	मध्यम उत्पन्न गट	उच्च उत्पन्न गट
० ते २	४०%	६०%	८०%
२ ते ४	४५%	६५%	८५%
४ ते ६	५०%	७०%	९०%
६ पेक्षा जास्त	५५%	७५%	९५%

तसेच ४०००.०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या सहकारी संस्थांना ४.०० च.क्षे.नि. पैकी ३.०० च.क्षे.नि.

अधिमुल्यावर आधारित वितरण करणे व १.०० च.क्षे.नि. चा गृहसाठा बांधकाम म्हाडास १ :०.५ सह. गृह. संस्था या प्रमाणात विनामुल्य म्हाडास हस्तांतरीत करणे.

विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ दि. १३.११.२०१८ पासून लागू करण्यात आलेली आहे.

मुद्दा क्रमांक २५
मोतीलाल नगर १, २ व ३,

वि.नि.नि. ३३(५) दि. १४/११/२०१३ अंतर्गत म्हाडामार्फत म्हाडा अभिन्यासातील संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता ३.०० च.क्षे.नि. लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये म्हाडामार्फत पुनर्विकास करण्याची तरतूद आहे.

मोतीलाल नगर, गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा अभिन्यासातील वसाहतीचा पुनर्विकास म्हाडामार्फतच करण्याचे प्रस्तावित आहे. मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. ५८/२०१२ व ८७/२०१३ मधील अंतरीम आदेश दि. ०२/०७/२०१३ अंतर्गत मंडळाने मोतीलाल नगर १, २ व ३ या अभिन्यासातील चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचा धोरणात्मक निर्णय प्राधिकरण ठराव क्र. ६६४० दि. २४/१०/२०१३ नुसार घेतला आहे.

या पुनर्विकासासाठी जमिनीच्या वापराच्या नियोजनासाठी वास्तुशास्त्रज्ञांची नेमणुक करण्यात आली होती व त्यांनी आपल्या अंतिम अहवाल सादर केला आहे. म्हाडाने पुनर्विकास प्रस्तावासाठी समिती गठित करून पुनर्वसन क्षेत्र, कॉर्पस फंड, घर भाडे इ. निश्चित केले आहे व त्यास प्राधिकरणाने सहमती देण्यास आलेली आहे. पी.एम.सी. नेमणूक प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

उपरोक्त योजना म्हाडामार्फत राबविण्याच्या अनुषंगाने पी.एम.सी. नेमणुकीसाठीच्या निविदेचा मसुदा मंजूर असून वर्तमान पत्रामध्ये व ई-निविदेद्वारे जाहिरात देण्यात आली होती. त्यास पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने ई-निविदेस वाढीव कालावधी न दिल्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करून प्रकल्प नियोजन सल्लागार नेमण्याकरिता फेरनिविदा काढण्याची प्राधिकरणाने ठराव क्र. ६७३२ दि. २९/०३/२०१७ रोजी मंजूरी दिली.

मा. सभापती महोदयांनी सदर प्रस्ताव मंजुर होणे, तदनंतर निविदा काढणे याकरिता बराच कालावधी लागेल म्हणून यापूर्वी सहमती दर्शविलेल्या निम्नतम निविदाकारास स्विकृती दर्शवावी याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नव्याने फेर प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत सादर करण्यात आला.

उपरोक्त प्रस्तावास प्राधिकरणाने ठराव क्र. ६८०० दि. १९.१२.२०१८ नुसार मे. संदिप शिक्रे अॅन्ड असोसिएट्स यांची निविदा मान्य करून त्यांना कार्यादेश देण्याबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे.

त्यानुसार मे. संदिप शिक्रे अॅन्ड असोसिएट्स यांचे सोबत करारपत्र झालेले असून, कार्यादेश देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मुद्दा क्रमांक २६

सिद्धार्थनगर, गोरेगाव येथील पत्राचाळीच्या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाबाबत.

- १) न.भू.क्र. २६०,२६०/१ ते १००,२६१,२६१/१ ते १०४,२६४,२६४/१ ते २९६,२६५,२६५/१ ते ४०, २६७,२६७/१७ ते २४, २६८[पै], २६८/४५ ते ८६,३४७,३४७/१ ते १६, ३६३, ३६३/१ ते ५६ आणि न.भू.क्र.२२, २२/१ ते ९५, २३,२३/१ ते ३२,२४,२४/१ ते ४८ आणि २७[पै.] गोरेगाव क्लिलेज
- २) गाळेधारकांचे मालकी तत्त्वावर पुनर्वसन करण्यासाठी निव्वळ १० एकर जमिन [ढोबळ १३.१८ एकर] जमिनीवर पुनर्वसन करण्यासाठी दि. ०८.०२.१९८८ च्या शासन निणयाव्दारे निणय घेतला.
- ३) गाळेधारकांनी सह.गृह.संस्था [म.] स्थापन करून मे. लोखंडवाला इस्टेट्स् अॅन्ड डेव्हलपर्स. लि. यांची विकासक म्हणून नेमणूक केली. एकूण १३.१८ एकर जमिनीवर योजनेची अंमलबजावणी प्रगतीवर असतानाच रहिवाशी व विकासक यांचेमध्ये वाद झाला व उपरोक्त वाद मा. न्यायालयात याचिकेव्दारे दाखल झाला.
- ४) संस्थेने पुर्वीच्या विकासकाची नेमणूक रद्द करून मे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या नवीन विकासकाची नेमणूक केली.
- ५) तसेच संस्थेने शासनास संपूर्ण ४० एकर जमिनीवर पुनर्विकासासाठी सुधारित प्रस्ताव सादर केला, संस्थेच्या प्रस्तावास प्राधिकरणाने विस्तृत विचार विनिमय करून ठराव क्र. ६२८० दि. ०१.११.२००७ अन्वये मंजुरी दिली, त्या अनुषंगाने प्रस्तावास शासनाने क्र.११०६/प्र.क्र./५९४/गृनिभू दि.०३.०३.२००८ अन्वये मंजुरी दिली आहे.
- ६) संयुक्त पुनर्विकासासाठी दि. १०.०४.२००८ अन्वये गोरेगाव सिद्धार्थनगर गृहनिर्माण संस्था, विकासक मे. गुरुआशिष कं.प्रा.लि. व म्हाडा यांचेतील त्रिपक्षीय करारनामा झाला आहे.
- ७) सन २००८ च्या मूळ करारनाम्यानुसार बांधकाम क्षेत्रफळ विभागणी खालीलप्रमाणे :

योजनेचे क्षेत्र चौ.मी.	पुनर्वसन हिस्सा चौ.मी.	म्हाडा हिस्सा चौ.मी.	विकासकाचा हिस्सा चौ.मी.
१	२	३	४
१,६५,८०५.८०	४६,४३१.८० चौ.मी. [एकूण ६७२ गाळे]	१,११,४७६.८२	२,७३,२९२.७७

- ८) प्रत्यक्ष मोजणीमध्ये योजनेच्या क्षेत्रफळामध्ये वाढ होत असल्याने, मूळ मंजुर व मूळ करारनाम्यातील अटी व शर्तीच्या तरतुदीनुसार दि. ०९.११.२०११ रोजी सुधारीत त्रिपक्षीय करारनामा झाला आहे.

सन २०११ च्या सुधारीत करारनाम्यानुसार बांधकाम क्षेत्रफळ खालीलप्रमाणे :

योजनेचे क्षेत्र चौ.मी.	पुनर्वसन हिस्सा चौ.मी.	म्हाडा हिस्सा चौ.मी.	विकासकाचा हिस्सा चौ.मी.
१	२	३	४
१,९३,५९९.९०	४७,४०२.६० चौ.मी. [एकूण ६७२ गाळे]	एकूण १,४८,१५१.०७	३,५१,५०७.५७

- ९) उपरोक्त प्रस्तावावर निवासी लेखापरीक्षण विभाग यांचेमार्फत HMNo.RAO/MHAD/Central/Audit/२०११-१२/H.M.१५, dt.१९.११.२०११ अन्वये लेखापरीक्षण झाले असून, त्यानंतर ऑडीट मसूदा परिच्छेद (ड्राफ्ट पॅरा) पत्र क्र. रिपोट-१/डीपी-३/ले.प.रि./२०११-१२ दि.२५.०५.२०१२ अन्वये म्हाडाचे २९६.६५ कोटी इतके नुकसान संभवत असल्याचे नमूद केले आहे.
- १०) लेखापरीक्षण विभागाच्या अहवालाच्या अनुषंगाने व ड्राफ्ट पॅराच्या अनुषंगाने प्रस्तावाचा आढावा घेऊन प्रस्तावामध्ये काही प्रमाणात सुधारणा करणे आवश्यक असल्याने मा. उपाध्यक्ष/प्रा. तथा मुख्य कार्यकारी अधिकारी/ म्हाडा यांचे मंजूरीने दि.१८/०१/२०१४ रोजी पत्र क्र. CO/MB/REE/६८/२०१४ अन्वये नोटीस जारी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने म्हाडा हिस्सा १,४८,१५१.०७ चौ.मी. ऐवजी २,२८,९६१.१३ चौ.मी. पर्यंत वाढ होऊन प्राप्त होणे अपेक्षित आहे व त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

योजनेचे क्षेत्र चौ.मी.	पुनर्वसन हिस्सा चौ.मी.	म्हाडा हिस्सा चौ.मी.	विकासकाचा हिस्सा चौ.मी.
१	२	३	४
१,९३,५९९.९०	४७,४०२.६० चौ.मी. [एकूण ६७२ गाळे]	२,२८,९६१.१३	२,७१,६६८.३३ चौ.मी.

- ११) पत्राचाळीच्या पुनर्विकासाच्या कामाचे एकूण १३ सेक्टर मध्ये विभागणी करण्यात आली आहे. म्हाडा हिस्स्यातील सेक्टर ३ मधील एकूण ४ विंगपैकी विंग B, C and D या ३ विंग मधील एकूण ३०६ गाळ्यांचा म्हाडा सोडत २०१६ मध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
- १२) त्रिपक्षीय करारनाम्यानुसार पुनर्विकासाचे कामातील ६७२ लाभार्थ्यांचे पुनर्वसन हिश्याचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित संस्था व विकासक यांची आहे.
- १३) विकासकाकडून खालील बाबींची पुरता करण्यात आलेली नाही.
- पुनर्वसन हिस्स्यातील रहिवाश्यांचे थकित भाडे अदा करणे आवश्यक होते ते केले नाही.
 - सेक्टर आर-९ वरील पुनर्वसन हिश्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे.

- c. म्हाडा हिश्याचे बांधकाम क्षेत्रफळ पूर्ण केलेले नाही. तसेच, म्हाडा हिस्स्याचा ३०६ सदनिका असलेल्या इमारतीला मुंबई महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक होते, ते केले नाही.
- d. त्याचप्रमाणे महालेखापालांनी उपस्थित केलेल्या मुद्यानुसार विकासकाने सुमारे ८०,८१०.०६ चौ.मी. अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाचा करारनामा अद्याप म्हाडासोबत केलेला नाही. तसेच म्हाडास प्राप्त होणारे ८०८१०.०६ चौ.मी. अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ म्हाडाच्या हिस्स्यात अंतर्भूत करून सुधारित नकाशे मुंबई महानगर पालिकेकडून मंजुर करून घेतले नाही.
- e. पुनर्वसन हिस्सा, म्हाडा हिस्सा व विक्री हिस्सा यांच्या प्रगतीचा समतोल करारनाम्यानुसार विकासकाने राखलेला नाही.
- १४) वरील नमूद कारणामुळे विकासकाच्या विक्री हिश्यावर दि. २३.०४.२०१५ रोजी स्थगिती देण्यात आली होती. तथापि, विकासकाने उपरोक्त मुद्दयांबाबत कार्यवाही करण्याची हमी दिल्याने सदर स्थगिती प्रथम अंशात: दि. १४.१०.२०१५ व नंतर अंशात: दि. २४.०४.२०१७ रोजी उठविण्यात आली.
- १५) संयुक्त पुनर्विकास योजना करारनाम्यानुसार पूर्ण करण्यामध्ये विकासक पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्याने दि. २२.११.२०१७ रोजी शासनस्तरावर बैठक घेण्यात आली.
- १६) सदर बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार दि. १०.०४.२००८ चा संयुक्त पुनर्विकासाचा त्रिपक्षीय करारनामा व दि. ०९.११.२०११ चा सुधारित पुनर्विकासाचा त्रिपक्षीय करारनामा रद्द करण्याबाबत व संपूर्ण प्रकल्प विक्री हिश्यासह ताब्यात घेऊन विकासकाच्या रिस्क अॅन्ड कॉस्टवर पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे विकासकास दि. १२.०१.२०१८ रोजी विधीतज्ञांचा सल्ला घेऊन ३० दिवसांची टर्मिनेशन नोटीस जारी करण्यात आली.
- १७) सदर नोटीसच्या अनुषंगाने एकूण ९ विकासकांनी म्हाडाच्या दि. १२.०१.२०१८ च्या नोटीसच्या विरोधात जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मा. उच्च न्यायालयात सदर नोटीसला आक्हान देणा-या याचिका दाखल केल्या.
- १८) सदर ९ दाव्यान्वये म्हाडाचे असे निर्दर्शनास आले की, दि. ०३.११.२०११ चा सुधारित करारनामा व दि. २६.०७.२०११ चे मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रा. यांचे पत्र याचे आधारे विकासकाने विक्री हिश्यातील ब-याच भूखंडाचे विकास हक्क त्रयस्थ विकासकांना विकला आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल आर्थिक गुन्हे विभागास म्हाडातर्फे दि. १२.०३.२०१८ च्या पत्रान्वये देण्यात आला असून त्या अनुषंगाने म्हाडाने दि. १३.०३.२०१८ रोजी पहिली खबर ८५/२०१८ अन्वये विकासक मे. गुरुआशिष कन्स्टृक्शन कंपनी प्रा.लि. व त्यांचे संचालक व इतर यांचेविरुद्ध आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा दाखल केला आहे.
- १९) तसेच ९ विकासकांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने म्हाडाने दि. ०३.०४.२०१८ रोजी व तदनंतर दि. ३१.१०.२०१८ रोजी मा. उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रे दाखल

केली असून पुढील सुनावणी चालू आहे. मा. उच्च न्यायालय यांनी दि. २८.०२.२०१८ रोजीच्या आदेशामध्ये "In the mean time, MHADA shall not take any coercive action against any of the plaintiff's in the above suits." असे निर्देश दिले आहेत.

- २०) सदरहू पुनर्विकास प्रक्रियेमध्ये म्हाडाने दि. २६.०७.२०११ रोजी जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र व तदनंतर दि. ०९.११.२०११ च्या करारनाम्यान्वये मूळ करारनाम्यामध्ये केलेल्या सुधारणा व या संदर्भात श्री. एस.यु. कामदार, ज्येष्ठ विधीज्ञ यांनी दि. ०८.०३.२०१८ रोजी दिलेले अभिप्राय विचारात घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याकरिता श्री. जॉनी जोसेफ, निवृत्त मुख्य सचिव यांची दि. २८.०३.२०१८ च्या शासन निर्णयान्वये नियुक्ती करण्यात आली होती. सदर चौकशी समितीने अहवाल शासनास सादर केला आहे.
- २१) मे. एचडीआयएल यांनी दि. २४.०४.२०१८ रोजीच्या पत्रान्वये म्हाडास व शासनास पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावातील माहिती अपूर्ण असल्या कारणाने तसेच प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्याने आवश्यक ती माहिती व कागदपत्रांची पूर्तता करणेकरिता मे. एचडीआयएल यांना म्हाडातर्फे दि. २२.०६.२०१८ व दि. ०७.०८.२०१८ रोजीच्या पत्रान्वये माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता सूचित करण्यात आले. तथापि, मे. एचडीआयएल यांचेकडून काहीही उत्तर प्राप्त झाले नाही. सबब, मे. एचडीआयएल यांचा दि. २४.०४.२०१८ रोजीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला.
- २२) म्हाडाने दि. ३१.१०.२०१८ रोजी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रास शासनाची मान्यता घेण्याकरिता मा. उपाध्यक्ष तथा मु.का.अ. / म्हाडा यांचे पत्र क्र. गोवि/१२७० दि. २९.११.२०१८ अन्वये मा. अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण यांना अहवाल सादर करण्यात आला होता. सदर विषयी शासनाच्या दि. १८.०२.२०१९ रोजीच्या पत्रान्वये म्हाडास मा. उच्च न्यायालयात दाखल करावयाच्या अतिरिक्त शपथपत्राचा मसुदा शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत आदेश प्राप्त झाले. शासनाच्या आदेशाच्या अनुषंगाने म्हाडातर्फे पत्र क्र. ९३४ दि. ११.०४.२०१९ अन्वये मा. उच्च न्यायालयात सादर करावयाच्या अतिरिक्त शपथपत्राचा मसुदा शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.
- २३) मा. अध्यक्ष / प्राधिकरण यांनी दि. २८.०९.२०१८ रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशास अनुसरुन गोरेगाव सिध्दार्थनगर सह.गृह.संस्था मर्या. च्या पदाधिका-यांची आर्थिक गुन्हे विभागामार्फत चौकशी होण्याकरिता सहआयुक्त, आर्थिक गुन्हे विभाग यांना पत्र क्र. गोवि/१२८६ दि. ०३.१२.२०१८ अन्वये कळविण्यात आले.
- २४) मा. अध्यक्ष / प्राधिकरण यांनी दि. २८.०९.२०१८ रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशास अनुसरुन गोरेगाव सिध्दार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे संस्था व विकासक यांनी नेमणूक केलेले प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार / वास्तुशास्त्रज्ञ मे. स्पेस मोल्डर्स / श्री. चंदन केळेकर यांची मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी / म्हाडा यांचेमार्फत चौकशी सुरु आहे.

- २५) विकासक मे. गुरुआशिष कं.प्रा.लि. यांनी युनियन बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड केली नसल्यामुळे युनियन बँकेने एनसीएलटी मध्ये सदर विकासकाची दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी दावा दाखल केला होता.
- २६) मा. कंपनी लॉ अपिलेट टिब्युनल, नवी दिल्ली येथे रिझोल्युशन प्रोफेशनल यांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत दि. १४.१२.२०१८ रोजी अंतिम आदेश म्हाडाच्या बाजूने पारित करण्यात आले आहेत. सदर दावा मा. कंपनी लॉ टिब्युनल, मुंबई यांच्या दि. ०२.०४.२०१८ रोजीच्या आदेशास अनुसरुन मा. कंपनी लॉ अपिलेट टिब्युनल, नवी दिल्ली येथे रिझोल्युशन प्रोफेशनल यांनी दाखल केला होता.

सदय .सर्वोच्च न्यायालयात अपिल क्र .स्थितीत रिझोल्युशन प्रोफेशनल यांनी मा: १२२४८ २०१८ / अन्वये दावा दाखल केला आहे.

मुद्दा क्रमांक २७

आरामनगर १ आणि २, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ येथील म्हाडाच्या वसाहतीचा
पुनर्विकास.

म्हाडाची वसाहत आरामनगर विभाग १ व २ ही सुमारे ४० एकर जागेवर (आरामनगर १ व
आरामनगर २) वसलेली असून, उपरोक्त वसाहत CRZ-II ने बाधित आहे. यामध्ये विभाग १ (१४७)
व विभाग २ (२१०) अंतर्गत ३५७ बैठे गाळे आहेत.

सन २००४ मध्ये आरामनगर मधील ७०% रहिवाश्यांनी एकत्र येऊन आरामनगर टेनंट
वेलफेअर असोसिएशन ही संस्था स्थापन केली. म्हाडाला पुनर्विकासाचा प्रस्ताव त्यांचे विकासक मे.
इस्ट वेस्ट डेव्हलपर्स यांची नियुक्ती करून सादर केला. सदर प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला
व शासनाने दिनांक १३-१२-२००५ अन्वये सदरच्या पुनर्विकास प्रस्तावास तत्वतः मंजुरी दिली.
त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने दिनांक १४-०५-२००६ रोजी ठाव क्रमांक ६२३५ अन्वये आरामनगर
टेनंट वेलफेअर असोसिएशन तसेच संस्थेने नेमलेला विकासक मे. इस्ट वेस्ट डेव्हलपर्स व म्हाडा
यांच्यामध्ये संयुक्त पुनर्विकास प्रकल्प करण्यास मंजुरी दिली. सदर प्राधिकरणाच्या ठावास शासनाने
देखील दिनांक ०६-०८-२००७ रोजी मान्यता दिली. उपरोक्त प्रस्तावामध्ये पुनर्वसन क्षेत्राच्या
बांधकामानंतर प्रकल्पाचा खर्च व त्यानंतर उर्वरित बांधकाम क्षेत्रफळामध्ये संस्था / विकासक व
म्हाडा यांच्यामध्ये ५०%-५०% भागीदारी अशाप्रकारे संयुक्त पुनर्विकास योजना मंजुर झाली आहे.

सदरच्या प्रस्तावास पुन्हा काही सुधारणा सुचवून प्राधिकरणाने ठाव क्र. ६२८६,
दि. २२.११.२००७ अन्वये मंजुरी दिली. त्यानंतर म्हाडास्तरावर संस्था, विकासक व म्हाडा यांचेमध्ये
त्रिपक्षीय करारनामा करण्याच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयास प्रारूप करारनामा सादर केला व
त्यानंतर मा. उच्च न्यायालयाने मुळ याचिका क्र. ३५५०/ ९१ निकाली काढली. त्यानंतर
दि. २.०९.२००९ रोजी नोंदणीकृत त्रिपक्षीय करारनामा अंमलात आला.

वरील त्रिपक्षीय करारनामानुसार खालील कार्यवाही करण्यात आली.

- A. दि. ७.९.२०१० रोजी पुनर्विकास योजनेसाठी अभिन्यास आराखडा मंजुर झाला.
- B. दि. ४.७.२०११ रोजी योजनेच्या आराखडयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली.
- C. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वसाहतीच्या अभिन्यासात चृटई क्षेत्र निर्देशांक १.२ मंजुर झाला.
- D. IOD (पुनर्वसन, म्हाडा व विक्री हिस्सा)
- E. CRZ - II केंद्रिय पर्यावरण व वनविभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर झाला व तो दि.
१५.२.२०११ रोजी मंजुर झाला.

आरामनगर - १ व २ च्या वसाहतीच्या अभिन्यास च.क्षे.नि. १.२ नुसार मंजूर आहे. सदर अभिन्यासात विविध आरक्षणे, वेगवेगळ्या ठिकाणी दाखविण्यात आलेले आहे, जसे की मनोरंजनाचे मैदान, खेळाचे मैदान, शाळा, महापालिकेची चौकी इत्यादी. परंतु हया मंजूर अभिन्यासात उपरोक्त आरक्षणांवर सद्या अस्तित्वातील इमारतींचे बांधकाम आहे. प्रस्तावित योजनेमध्ये बांधकामाची प्रगती व विकास आरक्षणांचे स्थलांतरण यांची सांगड घालून टप्प्या-टप्प्याने कालबद्ध कार्यक्रम बनविण्यात येत असलेल्या योजनेमधील आरक्षणे त्यांच्या विकासानंतर टप्प्या-टप्प्याने मनपास हस्तांतरीत करण्यात येतील.

मे. दिशा या संस्थेने जनहित याचिका नं. ८८/२०१५ दाखल केली आहे व मा. उच्च न्यायालयामध्ये आरामनगर १ व २ वसाहतीमधून जी अनधिकृत बांधकाम झालेली आहेत. ती तोडण्याची मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्याबाबत विनंती केली होती. सदरची याचिका मा. उच्च न्यायालयाच्या खंडपिठापुढे (मा. न्यायमुर्ती ए. एस. ओक व जी.एस.पटेल यांच्यापुढे) दि. २६/१२/२०१५ रोजी सुनावणीसाठी आली. मा. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. सदरच्या कामी खर्चापोटी म्हाडास मुंबई महानगरपालिकेकडे पैसे भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने म्हाडाने आरामनगर - १ व २, अंधेरी (प.) येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी एकूण रक्कम रु. ७०,००,०००/- (रु. सत्तर लाख फक्त) चा भरण मुंबई महानगरपालिकेस केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम केलेल्या गाळेधारकांस कलम ३५१ अन्वये नोटीसा बजावल्या आहेत.

MRTP ACT अंतर्गत व मा. न्यायालयानी दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेतर्फे कारवाई होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे दरम्याच्या कालावधीमध्ये दि. ०१/०३/२०१६ व दि. ०३/०३/२०१६ रोजी काही प्रमाणात कार्यवाही केली व त्यावेळी म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. सध्या महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर मुळ बांधकामाची मोजमापे घेत आहेत.

वरील प्रमाणे कार्यवाहीसाठी आवश्यक रक्कम म्हाडातर्फे महानगरपालिकेस अदा करण्यात आली असून, निष्कासन कार्यवाहीच्या वेळेस महानगरपालिकेने कळविल्यानुसार संबंधित म्हाडा अधिकारी उपस्थित राहून सर्व प्रकारे सहकार्य करीत आहेत.

दरम्यानाच्या काळात तेथील रहिवाशी श्री. सर्तिंद्र बाट्रा व इतर यांनी सध्या अस्तित्वात असलेली रहिवश्यांची असोसिएशन व त्यांनी घेतलेले निर्णय त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेस अनुसरून मा. उच्च न्यायालयाने दि. १५/०२/२०१६ रोजी संबंधित असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरीता म्हाडास आदेश दिलेले आहेत. त्या आदेशास अनुसरून म्हाडामार्फत निवडणूक कामी अधिकाऱ्यांची नेमणूककरून व निवडणूकीकरीता

पात्र असलेल्या रहिवाशांची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार असोशिएशनची निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार नविन कार्यक्रमांची निवड करण्यात आली आहे.

आराम नगर टेनंट वेल्फेर असोसिएशनने दि. ०१ गोजीच्या पत्रानुसार मा २०१५/०७/ उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्र. WR (L) No. ३५७४ of २०१५ अन्वये दाखल केली असून, पुनर्विकासाकरीता विकासकाची नेमणूक बेकायदा केली असल्याबाबत नमूद आहेसदर याचिकेवर . त्रिसदस्यीय खांडीपीटापुढे सुनावणी झाली.दि . १५व दि २०१६/०२/. २५ च्या २०१६/०२/ आदेशान्वये संस्थेच्या सदस्यांची पात्रता निश्चित करून संस्थेच्यापदाधिकाऱ्यांची निवडणूक करण्यात यावी असे आदेश म्हाडास दिले त्यानुषंगाने संस्थेच्या सदस्यांची पात्रता निश्चित करून . पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेऊन संस्थेच्या पदाधिकपरंतु या बाबतीतील .यांची पदस्थापना झाली- काही सदस्यांना अपात्र केल्यामुळे त्यांनी सदर पात्रतेबाबत व निवडणूकीबाबत मा उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.सदर दावा सदयस्थितीत प्रलंबित आहे .

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या सन २०१८-१९ च्या बांधकाम कार्यक्रमात एकूण ११ योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी ७ योजना 'जिल्हा वार्षिक योजना' म्हणून डी.पी.डी.सी. फंडातून राबविण्यांत येतात उर्वरित योजना शासनाने वा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष निधीतून राबविण्यात येतात. या व्यतिरिक्त रमाबाई नगर/ कामराज नगर, घाटकोपर येथे शौचालय, समाज कल्याण केंद्र व बहुउद्देशिय केंद्र बांधण्याची कामे पूर्ण झालेली आहेत तसेच धारावी येथील WIT मैदानाच्या सुशोभिकरणाची कामे करण्यात आलेली आहेत.

अ) जिल्हा वार्षिक योजना (डी.पी.डी.सी. फंड)

- १) संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम.
- २) नागरी दलित वस्ती सुधार योजना.
- ३) सौदर्यकरण योजना.
- ४) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा.
- ५) खासदार/ आमदार/ विपस.
- ६) पर्यटन स्थळांचा विकास.
- ७) नाविन्यपूर्ण योजना/ महिला बचत गट / तलावांचे संवर्धन./ बोअरवेल वर नमुद केलेल्या योजनांतर्गत मा. खासदार / मा. आमदार यांनी सुचविलेली कामेच हाती घेण्यांत येतात व या कामांना मा. जिल्हाधिकारी/ शहर जिल्हा / उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयांमार्फत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येतात.

अ) जिल्हा वार्षिक योजना :-

१) संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम :-

मुंबई शहर व उपनगरातील डोंगरावर, डोंगर उतारावर रहाणा-या झोपडपट्टी वसाहतीमध्ये दरडी कोसळून जिवित व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सन १९९५-९६ पासून संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेसाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला जातो.

मुंबई शहर व उपनगरात ब-याच झोपडपट्ट्या या डोंगरावर वा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये डोंगरावरील दरडी कोसळून झोपडपट्टीवासियांची

वित्त व जीवीत हानी होण्याची शक्यता असते. सदर दुर्घटना टाळण्यासाठी डॉगराच्या पायथ्याशी व इतर धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याकरिता जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राज्य शासन निधी उपलब्ध करून देते. सदर कामे फक्त ९.५० मी. उंचीपर्यंत करण्यांत येतात.

मुंबई शहर व उपनगर जिल्हा नियोजन विकास समितीने सन २०१८-१९ साठी या कार्यक्रमाकरिता रु. ८७.५२ कोटी निधीची तरतुद केली आहे.

२) नागरी दलित वस्ती सुधार योजना :-

जिल्हा वार्षिक योजनेतील विशेष घटक योजनेअंतर्गत राज्य शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदीमध्युन मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील झोपडपट्टी वसाहतींमध्ये बहूतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे या योजनेअंतर्गत केली जातात. सदर कामे ही स्थानिक झोपडीधारकांच्या मागणीनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात. ही योजना सन २००४-०५ पासून सुरु करण्यांत आलेली आहे.

सदर योजने अंतर्गत मुंबई शहर व उपनगर जिल्हा नियोजन विकास समितीने सन २०१८-१९ साठी रु. ४६.६.१ कोटी निधीची तरतुद केली आहे.

३) सौदर्यीकरण योजना :-

ही योजना जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाकडून उपलब्ध होणा-या निधीतून राबविली जाते. या योजने अंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील तलावांच्या व बगिच्यांच्या सौदर्यीकरणाची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

मुंबई शहर व उपनगर जिल्हा नियोजन विकास समितीने सन २०१८-१९ साठी या कार्यक्रमाकरिता रु. १७९.२४ कोटी निधीची तरतुद केली आहे.

४) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा :-

सध्य: ही योजना फक्त मुंबई शहर जिल्ह्यामध्ये राबविण्यांत येते. या योजने अंतर्गत झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांना मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

सदर योजने अंतर्गत मुंबई शहर व उपनगर जिल्हा नियोजन विकास समितीने सन २०१८-१९ करीता रु. १७३.६४ कोटी निधीची तरतुद केली आहे.

५) खासदार स्थानिक विकास योजना (एमपी.एल.एडी.एस) व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

या योजने अंतर्गत शौचालये, पाण्याची व्यवस्था, गटारे, पदपथ, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, बालवाडी, सौदर्यीकरणाची कामे इत्यादी प्रकारच्या मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा स्थानिकांच्या मागणीनुसार व विधानसभा / विधान परिषद सदस्य (आमदार) तसेच लोकसभा / राज्यसभा सदस्य (खासदार) यांनी सुचविल्यानुसार त्यांच्या निधीअंतर्गत पुरविल्या जातात.

सदर योजने अंतर्गत मुंबई शहर व उपनगर जिल्हा नियोजन विकास समितीने सन २०१८-१९ करीता रु. १०६.५७ कोटी निधीची तरतुद केली आहे.

६) पर्यटन स्थळांचा विकास :-

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१०-११ पासून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी दिला जातो.

सदर योजने अंतर्गत मुंबई शहर व उपनगर जिल्हा नियोजन विकास समितीने सन २०१८-१९ करीता रु. ३.९० कोटी निधीची तरतुद केली आहे.

७) नाविन्यपूर्ण योजना व महिला बचत गट / कूपनलिका

ही योजना, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन २०१०-११ पासून मुंबई शहर व मुंबई उपगनर जिल्ह्यामध्ये कार्यान्विक करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात कूपनलिका, कलवर्ट व महिला बचत गट भवन बांधणे इत्यादी कामे अंतभूत आहेत.

(ब) नागरी दलित वस्ती सुधार योजना विशेष निधी :-

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील झोपडपट्टी क्षेत्रात राहणा-या अनुसूचित जातीच्या लाभार्थींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये सदर योजने अंतर्गत ६९७ कामांना प्रशासकीय मंजूरी प्राप्त झालेली आूसन मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने २३९ कामे पूर्ण केली आहेत.

(क) दलित वस्त्यामधील शाळांना पिण्याचे स्वच्छ पाणी व स्वच्छतागृहे यांची व्यवस्था करण्यासाठीचा स्वतंत्र निधी :-

दलित वस्त्यामधील शाळांना पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधा पुरविण्याकरीता सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास शासन निर्णय क्र. निधी-२०१३/प्र.क्र.४५/झोपनि-२ दिनांक ३०/०३/२०१३ अन्वये सन २०१२-१३ या वित्तीय

वर्षासाठी रु. ३६.०० कोटी निधी सहाय्यक अनुदान म्हणून उपलब्ध करन देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.

ड) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विशेष निधी (रु. १५०.०० कोटी) :-

सन २०११-१२ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुलभूत सुविधा पुरविण्याकरिता मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळास सन २०११-१२ मध्ये रु. १५०.०० कोटी एवढा निधी दिनांक २८.१२.२०११ रोजी मंजूर केला आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाद्वारे करावयाची बहुतांशी कामे पूर्ण झालेली आहेत.

इ) माता रमाबाई आंबेडकर नगर / कामराज नगर घाटकोपर पूर्व येथे विकास कामे करणे :-

शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक झोपसु-२००९/प्र.क्र. १९९/झोपसु-१३ अनव्ये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर, घाटकोपर (पूर्व) शौचालय बनविणे, समाज कल्याण केंद्र व बहुउद्देशिय केंद्र बांधण्यासाठी शासन आधिनस्त विशेष निधीमधून व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रु. ११.६० कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, समाज कल्याण केंद्राचे काम व शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. बहुउद्देशिय केंद्रासाठी रक्कम रु. ५.०२ कोटी साठी सुधारीत मान्यता देण्यात आली असून, बहुउद्देशिय केंद्राचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेले आहे.

ई) धारावी सेक्टर-३ येथे WIT मैदानाचे सुशोभिकरण करणे :-

मा. आमदार श्रीमती. वर्षाताई गायकवाड, यांनी सुचविल्याप्रमाणे सदर योजनेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ योजनेअंतर्गत सन २०१२-१३ मधून प्राप्त होणा-या निधीतुन सौदर्यीकरण करण्याबाबत शासन निर्णय क्र. सीडीएस-२०१२/६/प्र.क्र. ३१८/पर्यटन दि. १३.०९.२०१२ अन्वये रु. १९४.०० कोटीच्या अर्थसंकल्पय तरतुदीमधून धारावी येथील कामाकरिता रु. ३३९.४५ लक्ष इतक्या निधीस मान्यता देण्यांत आली आहे.

मा. जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी त्यांचे आदेश क्र. २०३५ दि. ०१.११.२०१२ अन्वये रु. ३३९.४५ लक्ष रक्कमेस प्रशासकीय मंजूरी प्रदान केली असून कार्यकारी अभियंता (शहर), मुं.झो.सु.मंडळ या विभागामार्फत सदर काम पूर्ण करण्यात आलेले आहे.

म्हाडा नियोजन प्राधिकरण

TPB/३१५/CR/५१/२०१५/UD-I दि. २३.०५.२०१८ अन्वये म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराअंतर्गत म्हाडा प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी स्वतः नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. तसेच बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये असलेल्या म्हाडाच्या ११४ अभिन्यासांकरीता म्हाडा नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडास दिल्यामुळे म्हाडा वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास जलद गतीने होऊ शकेल. तसेच परवाडणा-या घरांची निर्मिती मुबलक प्रमाणात होणे शक्य होईल.

म्हाडामध्ये याकरीता ३ स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्यांची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

प्रधानमंत्री आवास योजना कक्ष

अभिन्यास कक्ष

बृहन्मुंबई इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष

याप्रमाणे इमारत परवानगीचे काम म्हाडामध्ये सुरु करण्यात आले आहे. इमारत प्रस्ताव परवानगी कक्षाकडे अद्यापर्यंत वेगवेगळे सुमारे ६२५ प्रस्ताव प्राप्त झाले असुन त्यापैकी ५४० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. म्हाडातर्फे जलद गतीने काम होण्याकरीता म्हाडा प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच संपुर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.

म्हाडा नियोजन प्राधिकरण (प्रधानमंत्री आवास योजना)

सन २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना - सर्वांसाठी घरे ही योजना सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेस आवश्यक ती व्यापकता व गती येण्यासाठी शासनाने अभियाना खालील ०४ घटक खालील पद्धतीने राबविण्याचे योजिले आहे.

१. जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावील झोपड्यांचा "आहे तेथेच पुर्निकास करणे."
२. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
३. खाजगी जमीन मालक व म्हाडा यांच्यातील संयुक्त भागिदारीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
४. अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना व्यक्तिगत स्वरूपात घरकुल बांधन्यास अनुदान देणे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातर्पे शासन अधिसूचना क्र TPB ३१५/CR/५१/२०१५/UD-I दि. २३/०५/२०१८ अन्वये म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांतर्गत म्हाडा प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यासाठी स्वतः नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे.

सदर नियोजन प्राधिकरण कक्षाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

१. अभिन्यास मंजुरी कक्ष / प्रधानमंत्री आवास योजना / प्रा/ म्हाडा.
२. बांधकाम परवानगी कक्ष / प्रधानमंत्री आवास योजना / प्रा/ म्हाडा

उपरोक्त कक्षांमार्फत अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगीचे काम म्हाडा मध्ये सुरु करण्यात आले आहे. उपरोक्त चार घटाकांपैकी घटक क्र.२ व ३ करीताचे केंद्र शासनाकडून DPR सहीत योजनेला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव नियोजन प्राधिकरण म्हाडाकडे अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगीकरीता सादर होतात. त्या अनुषंगाने अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगी कक्ष / पीएमएवाय / प्रा यांचेकडे अद्यापर्यंत ३८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी ६ प्रस्तावांना बांधकाम परवानगी जारी करण्यात आली आहे, २ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीकरीता वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आले आहेत व ३ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित प्रस्तावांबाबत छाननी शुल्क प्राप्त झाल्यानंतर तसेच प्रस्तावांवासंबंधित त्रुटींची पुरता झाल्यानंतर अभिन्यास मंजुरी व बांधकाम परवानगीविषयी पुढील कार्यवाही करण्यात येईल. म्हाडातर्पे जलतगतीने काम होण्याकरीता प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच संपुर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.
